

विषय _____
सं. नं. _____

कांहीं तरी



REFBK-0002873

REFBK-0002873

हरि सद्दाराम गोखले

कां हीं त री



हरि सखाराम गोखले

यांचा

कवितासंग्रह

प्रस्तावनालेखक

रामचंद्र कृष्ण लागू, एम्.ए.

प्रोफेसर ऑफ इंग्लिश, न्यू पूना कॉलेज, पुण.

संप्राहक

श्री० दिनकर गंगाधर केळकर



REFBK 0002873

१९२५


REFBK-0002873

किंमत १ रुपया



मुद्रक व प्रकाशकः—अनंत सखाराम गोखले,
'विजय' प्रेस, ५७० शनवार, घुर्णे.

[सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन]



प्रस्तावना.



माझे कविमित्र श्री. हरि सखाराम गोखले यांचा आणि वाचकांचा परिचय नव्याने करून द्यायला नको. त्यांची कविता वेळोवेळीं मनोरंजन, नवयुग, ज्ञानप्रकाश-इत्यादि नियतकालिकांतून आणि वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झालेली आहे; वाचकांना तिच्या सामान्य स्वरूपाची ओळख आहेच. तरी प्रस्तुत काव्यसंग्रहांत प्रसिद्ध-अप्रसिद्ध आजपावेतो लिहिलेल्या सर्वच कविता संकलित केल्या आहेत, त्यामुळे वाचकांस परिचित कवितांच्या-बरोबर अपरिचित कविता पण वाचावयास मापडतील आणि त्यांचा आनंद द्विगुणित होईल. अलीकडे कोणाचे ना कोणाचे जुने नवे काव्यसंग्रह दर आठवड्याला नाही, तरी निदान दर महिन्याला एक, अशा द्रुतगतीने प्रसिद्धि पावत आहेत; ह्या मानाने प्रस्तुत काव्यसंग्रह आधींच कसा प्रसिद्ध झाला नाही ह्याचे कोणास सकृद्दर्शनीं आश्चर्य वाटण्याचा संभव आहे; परंतु श्री. गोखल्यांच्या कवितेचा आणि त्यांच्या कवितेत ज्या त्यांच्या प्रकृतीचे प्रतिबिंब स्पष्ट उमटले आहे त्या प्रकृतीचा विचार केल्यास हे आश्चर्य फार वेळ टिकणार नाही. | श्री. गोखल्यांची ही कविताकन्या प्रसिद्धिलोलुप नाही; इतकेच नव्हे तर ती प्रसिद्धिविन्मुख आहे असे म्हटले तरी चालेल। वर्डस्वर्थने वर्णिलेल्या आपल्या निसर्गदुहितेप्रमाणे श्री. गोखल्यांच्या कवितेची स्थिति आहे. 'दूर राहे जनता न जेथ दाटे। जेविं उमले सुम दृष्टिआड वाटे. ॥ अर्थात् तिच्या या शालीनतेमुळे तिच्या सौंदर्याची हानि न होतां तें जास्तच खुलून दिसते. उपमन्युने म्हटल्याप्रमाणे "मधुरं हि पयः स्वभावतो ननु कीदृक् सितशर्करान्वितम् ।" तशांत ही शालीनता तिच्या वयोमानास साजेशीच आहे. | श्री. गोखल्यांच्या कवितेचा पूर्ण विकास अजून व्हावयाचाच आहे. प्रस्तुत काव्यसंग्रहांत तिच्या बालभावाचा आविष्कार आहे; उषःकालच्या मंदहसिताप्रमाणे तिच्या भावी उत्कर्षाचा हा पूर्वरंग होय। मिल्टनच्या शब्दांत सांगायचे म्हणजे "childhood shows the man। As morning shows the day" 'उषा दाविते भास्कराच्या प्रभेला। जसें बाल्य तें सूचवी यौवनाला ॥'

असो. एवढा प्रस्ताव करायचें कारण इतकेंच कीं, मम्मटांनीं सांगितलेल्या काव्यनिष्पत्तीच्या अनेक हेतूपैकीं 'काव्यं यशसे' हा हेतु प्रस्तुत काव्यसंग्रहाच्या अवताराला कारणीभूत झाला नाहीं. आज ४५ महिने झाले हा काव्यसंग्रह छापून तयार आहे तरी मला माझ्या नित्याच्या अनेकविध व्यवसायांमुळे तत्संबंधीं माझे कर्तव्य करतां आलें नाहीं. इतका उशीर झाला म्हणून माझ्या कविमित्रांना खंती वाटली नसेल, पण त्यांच्या बंधूंच्या आणि इतर आत्सेष्टजनांच्या सहनशीलतेची हा विलंब म्हणजे एक कठीण कसोटीच होती. ह्या भयंकर दिव्यांतून ते सर्व पार पडले. मला मात्र—न कळत कां होईना—पण या झालेल्या वेसुमार दिरंगाईबद्दल 'अपराधी नामाहं' 'अपराधी नामाहं' असें म्हणून क्षमा मागितलीच पाहिजे.

एकामागून एक प्रसिद्ध होणाऱ्या हल्लींच्या युगांतील काव्यसंग्रहांत आणि प्रस्तुत काव्यसंग्रहांत जसें साम्य तसेंच वैषम्य पण दिसून येईल. ह्या पुस्तकांत ग्रथित केलेल्या बऱ्याच कविता छोटेखानी इंग्लिश कविगीतांच्या वळणाच्या आहेत. अशा कवितांना त्रुटित म्हणणें सर्वस्वी अनुचित होय. आदि-मध्य-अवसान या अवस्थात्रयीनें समन्वित, मानवीदेहाप्रमाणें किंवा वृक्षाप्रमाणें मूल-मध्य शिखरासारखी ज्यांची रचना वरवर पाहणारांना सुद्धां आपल्या संपूर्णतेची साक्ष पटवते, त्या कवनांना त्रुटित हें नांव कसें शोभेल ? तसेंच ह्या काव्यांना स्फुट कवनें हेंही नांव योग्य होणार नाहीं. स्फुट कवनें म्हणजे प्रासंगिक कवनें. कोणीं केलें तुतारीवर काव्य आपण करूं या अलगुजावर, आज झाला राजाला पुत्र—करूं या आपण त्याच्या पुत्रजन्माचें कौतुक, उद्यां आली संक्रांत करा काव्याचा तिळगूळ. हीं तिन्ही प्रासंगिक काव्यांचीच उदाहरणें. इंग्लिशमध्ये यांना occasional verse असें नांव आहे, तें अन्वर्थक आहे. आणि त्यापेक्षांही या प्रासंगिक कवनांचें फ्रेंच नांव 'vers de socié'te' जास्त समर्पक आहे. तात्पर्यार्थ इतकाच कीं, प्रासंगिक किंवा स्फुट कवनांत अन्तर्यामींचा जिव्हाळा नाहीं. [उलट प्रस्तुत काव्यसंग्रहांतील कवनें श्री. गोखल्यांच्या तीव्रसंवेदनाची, रसिकतेची, जाज्वल्य अनुभवांची प्रतीति देतात. तीं कविहृदयाचा ठाव घेऊन निघालीं आहेत.] त्यांना त्रुटित म्हणणें हें जसें अनुचित तसेंच स्फुट कवनें किंवा प्रासंगिक कवनें हेंही नांव सर्वथा अयोग्य होय. भावगीत हें नांव वीणा-

काव्य, खंडकाव्य, वैणिक ह्यांच्यापेक्षां निःसंशय कर्णमधुर आहे; तरी त्यांत अव्याप्तीचा मोठाच दोष आहे. कारण अशा काव्यांना भावनेची जितकी आवश्यकता आहे तितकीच विचाराची पण आहे. आणि जरी कांहीं काव्यांत भावनेचा उत्कर्ष झालेला दिसला तरी या प्रकारच्या छोटेखानी काव्यांना सरसहा भावगीत म्हणणें युक्त होणार नाही. ब्र्याडलीनें (Bradley) एका ठिकाणीं म्हटल्याप्रमाणें माणसाचा चेहेरा वर्णविषय असतां, 'डोळे' मनोभावना चांगल्या तऱ्हेनें व्यक्त करितात म्हणून 'चेहेरा' म्हणजे 'डोळे' असें जर कोणी म्हणूं लागला तर त्याचें म्हणणें कसें कोणाला सममत होणार ? तद्वतच या भावगीत लक्षणाची स्थिति आहे. मला स्वतःला कविगीत हेंच नांव बरें वाटतें. इंग्लिशमध्ये ज्यांना Lyrics (कविगीतें) म्हणतात त्यांत इतर काव्यगुण असून एक गाण्याचें अंग असतें. हाच त्यांचा विशेष होय. तथापि हें गाणें काव्यरचनेतील गाणें, त्याचा संगीतशास्त्राशीं वस्तुतः कांहींच संबंध नाही. म्हणून मला या छोट्या पण श्रुतिमनोहर काव्यांना कविगीत म्हणावेंसें वाटतें. टेनिसन कवीनें आपल्या एका उत्कृष्ट लघुकाव्यांत ह्या कविगीताची महती वर्णन केली आहे. कवि एकांतांत गात असतां सर्व पशुपक्ष्यांचें लक्ष त्याच्याकडे वेधलें, नभोमंडलांत त्वरेनें धाव घेणारा हंस तेथेंच थबकला, चण्डोल थेट कवीच्या पायापाशीं येऊन उतरला, सर्पानें अडोसा धरला आणि बहिरी ससाण्यानें आपल्या भक्ष्यावर पाय ठेवला होता तरी तो निस्तब्ध दृष्टीनें कवीकडे पहात होता. आणि बुलबुल पक्षी म्हणाला मी पुष्कळ गाणीं गातो, परंतु या गाण्यांतील आनंद काहीं और आहे; त्यांत जगाच्या भावी मंगलस्थितीचें वर्णन आहे. टेनिसननें ह्या लघुकाव्याला Poet's Song, कविगीत. असेंच नांव दिलें आहे. इतर गाणीं अर्थविचारशून्य असतात. कवीच्या गाण्यांत उदात्त कल्पना, भावना, विचार असतात आणि त्याच्याच जोडीला श्रवणसुख पदलालित्यादि गुण असतात. हीं दोन्ही लक्षणें 'कविगीत' शब्दांत अंतर्भूत होतात, तेव्हां कविगीत हेंच नांव मला पसंत करावेंसें वाटतें.

असो; हें एक प्रकारचें साम्य झालें. | श्री. गोखल्यांची कविता आधुनिक कविगीत (Lyrical) संप्रदायाची आहे. कारण गोखले हे कविश्रेष्ठ केशव-सुतांचे अनुयायी आहेत. त्यांच्या काव्यस्फूर्तीचा उगम पुष्कळ वेळां केशव-

सुतांच्या कवितेंत सांपडतो। आणि केशवसुतांना उद्देशून लिहिलेल्या एका सुंदर काव्यांत केशवसुतांना सेनाधिप कल्पून आपण त्यांचे एक नम्र सैनिक आहों, अशी त्यांनी त्यांच्या शालीनतेला साजेशी कबूली पण दिली आहे.

“ उंच तयाचा प्रतापशाली झेंडा फडकत राही
जीवेंभावे करी पहारा चरणीं एक शिपाई.”

केशवसुतांच्या मार्गानें गेलेल्या इतर आधुनिक कवींप्रमाणेंच श्री. गोखले यांची पुष्कळशी कविता अन्तर्मुख आहे; त्यांच्या वैयक्तिक गुणावगुणांची प्रतिच्छाया त्यांत आढळेल. हीं त्यांचीं कवनें म्हणजे त्यांच्या कल्पनांचीं, भावनांचीं, विकारांचीं शब्दचित्रें होत। अशा प्रकारच्या या काव्यसंसाराला सूर्याभोंवतीं संतत चक्राकार फिरणाऱ्या ग्रहमालेची किंवा कमलाच्या सभोंवार धिरट्या घालणाऱ्या मधुपमालेची उपमा शोभेल. हें जरी खरें असलें तरी श्री. गोखले यांची दृष्टि भावनेनें सर्वस्वीं विकृत होत नाहीं; त्यांच्या मनावर जितकें भावनेचें तितकेंच विचाराचें पण वर्चस्व असतें; अतएव त्यांना सर्वस्वीं अन्तर्मुख कवि असें म्हणणें वाजवी होणार नाहीं. तथापि एकंदरींत त्यांची गणना अन्तर्मुख कवींतच करावी लागेल. हें दुसऱ्या प्रकारचें सादृश्य.

तिसरी एक गोष्ट अशी कीं, इतर काव्यसंग्रहांप्रमाणेंच प्रस्तुत काव्यसंग्रहांतील विषय लौकिक, ऐहिक, व्यावहारिक आहेत. त्यांत परमार्थ-विद्येचा किंवा ईशभक्तीचा एकच सूर ऐकू येत नाहीं. सृष्टिवर्णन, मुलांचें व फुलांचें सौंदर्य, गरिबांच्या दुःस्थितीबद्दल वाटणारी हळहळ, मातृप्रेम, आपल्या देशावरील आणि कवितेवरील प्रेम, इत्यादि श्री. गोखल्यांच्या काव्याचे विषय आहेत. चौथें एक सादृश्य वृत्तासंबंधीं आहे ‘विकट वाट वहिवाट नसावी’, ‘भूपती खरें तें वैभवसुख’, ‘अजि अक्रूर हा,’ शार्दूलविक्रीडित, साकी, दिंडी अशा प्रकारच्या चाली आणि वृत्तें केशवसुत, विनायक वगैरे आधुनिक कवींच्याप्रमाणें श्री. गोखले पण वापरतात.)

ह्या वर सांगितलेल्या चार गोष्टींत गोखल्यांचें इतर कवींशीं साम्य आहे, परंतु इतर बाबतींत त्यांची कविता टिळक, केशवसुत, गोविन्दाग्रज यांच्या नंतरच्या पण गोखल्यांशीं समकालीन असलेल्या नव्या पिढीतल्या कवींच्या कृतींशीं विसदृश आहे. छोट्या गोष्टीची मोठ्या गोष्टीशीं तुलना

करायची झाली तर गोखल्यांची कविता वाचली म्हणजे वर्डस्वर्थची आठवण होते, असें म्हणायला हरकत कांहीं नाही. वर्डस्वर्थनें आपल्या १७९८ च्या काव्यसंग्रहाची जेव्हा दुसरी आवृत्ति काढली (१८०१) त्या वेळेस तिला एक प्रस्तावना जोडली. ह्या प्रस्तावनेंत त्यानें आपण प्रचलित काव्य-पद्धतीशीं विसंगत अशी काव्यरचना कां केली आणि या आपल्या नवीन तऱ्हेच्या काव्यनिर्मितीच्या मुळाशीं असलेलीं तत्त्वे आणि हेतु हीं विशद करून सांगितलीं आहेत. आपण [गरीब शेतकरी, धनगर वगैरे कनिष्ठ वर्गाचीं सुखदुःखें वर्णन करायचें ठरविलें; तसेंच मातृप्रेम, भ्रातृप्रेम, देशावरील प्रेम इत्यादि ज्या मनोवृत्ति आबालवृद्धांना परिचित आणि सर्व मनुज-जातीला सामान्य आहेत त्यांचा समावेश आपल्या काव्यांत करावयाचा. तिसरी गोष्ट, भाषा अगदीं साधी, सोपी, अलंकारविरहित, सामान्य लोकांच्या तोंडीं असलेली पण व्याकरणशुद्ध अशी वापरायची.] हे आपल्या काव्य-निर्मितीचे हेतु सांगून, आपल्या काव्यांचें परिशीलन करतांना वाचकांनीं जर हे हेतु मनांत ठेवले तर त्यांस या कविता वाचून थानंदप्राप्ति होईल, असें त्यानें अभिवचन दिलें आहे. श्री. गोखल्यांच्या कवितेंत वर उल्लेखिलेले विषय आढळून येतात. 'अश्रूंचा पाऊस' 'एक जुनी व नवी गोष्ट' 'काळनदीवर' 'मंजुळीचा दादा' 'तारूं' या काव्यांतले सर्व प्रसंग ज्यांना आपण कनिष्ठ वर्ग म्हणतो त्यांच्याच आयुष्यांतील आहेत. तसेंच मनुज-जातीला सामान्य अशाच मनोवृत्तींचें वर्णन त्यांनीं आपल्या काव्यांत केलें आहे. आईचें आणि तिच्या मुलाचें परस्पर प्रेम हा त्यांचा नेहमींचा विषय, त्याप्रमाणेंच मुलांचें सहजमनोहर बोलणेंचालणें, त्यांच्या पवित्र मधुर दर्शनानें वाटणारा उल्हास हाही त्यांचा एक आवडीचा विषय आहे. परमेश्वरावरील प्रेम, देशावरील प्रेम हा त्यांच्या काव्याचा तिसरा विषय, वरील दोन्ही विषयांसारखाच सर्वजनसामान्य आहे. आणखी एक गोखल्यांच्या काव्याचा विशेष म्हणजे त्यांच्या भाषेचें सहज साधें सौंदर्य हा होय. श्री. गोखल्यांना चित्रमय, नादमधुर, उदात्त, गंभीर अशा शब्दांचा हव्यास नाही. भाषा ही अर्थव्यक्तीचें साधन आहे, भाषा हेंच साध्य नव्हे अशी त्यांची संमजूत आहे. टॉलस्टॉयनें (Tolstoy) म्हटल्याप्रमाणें लेखनशैली (Style) ही एखाद्या जाड कांचेसारखी (Plate-glass) असावी. कांच जशी

आपल्यापलीकडे असलेले पदार्थ स्पष्ट करून दाखविते तशीच कवीची लेखन-
 शैली त्याचा अर्थ स्पष्ट करून दाखविते. हेंच तिचें मुख्य कर्तव्य. अर्थात् ज्या
 | समर्पकतेची, आवेशाची, मधुरतेची, कोमलतेची अर्थाला आवश्यकता असेल
 त्या त्या सर्व गुणांचा ती अवलंब करते. परंतु आपल्या मोहकतेनें, नादमाधुर्यानें,
 चित्रमय चमत्कृतीनें वाचकाचें मन अर्थाकडून आपल्याकडे वेधून घेत नाहीं!
 आपल्या अर्थव्यक्तीच्या कार्याला इतर गुणांचा जितका आश्रय करावा लागेल
 तितकाच करते. | विषय जर क्रूर असेल तर ती क्रूर होईल, मृदु असेल तर
 मृदु भासेल आणि मधुरकोमल असेल तर ती मधुरकोमल बनेल. भाषा ही
 अर्थाची दासी आहे, तो सांगेल त्याप्रमाणें तिनें वागलें पाहिजे. हें साधेंच
 तत्व आहे पण कित्येक लेखकांच्या ते ध्यानींमनींही नसतें. शब्द
 गंभीर आहेत, उदात्त आहेत, कर्णमधुर आहेत, जुन्या बखरीत आणि
 काव्यांत ते वापरलेले आहेत म्हणूनच त्यांना ते वापरावेसे वाटतात.
 | औचित्य हा सर्व गद्यपद्यरीतींचा आत्मा आहे, ह्या नियमाचा त्यांना विसर
 पडतो; | आणि काय आपलें भाषेवर प्रभुत्व आहे, कशी सुंदर सुललित
 आपली लेखनशैली आहे, अशी त्यांची भावना होते. आणि एकदां का
 लेखक या भावनापिशाचिकेच्या तावडींत सांपडला, म्हणजे ती नाचवील
 त्याप्रमाणें तिच्या करांगुलीवर त्याला नाचावें लागतें. अशा स्थितींत अर्थ आणि
 भाषा यांचें सेव्यसेवकाचें नातें जाऊन भाषेला नसतेंच महत्त्व येतें. 'आधि
 होती घरची दासी । पट्टराणी केलें तिसी ॥ - इतकें विलक्षण स्थित्यंतर झाल्या-
 नंतर त्या दासीच्या उन्मत्तपणाला काय पारावर राहाणार ! औचित्याला
 पायाखालीं तुडविणारें हें भाषेचें थैमान सहृदय वाचकांना अत्यंत कष्टकर
 होतें. आधुनिक मराठी गद्यपद्यवाङ्मयांत अशा प्रकारचीं दोषस्थळें पुष्कळ
 सांपडतील. अर्नाल्डनें शेक्सपिअरच्या बहुविध गुणांचें वर्णन करतांना त्यानें
 आपल्या काव्यरीतीचें विषयानुरूप योग्य तें नियमन न करितां तिला स्वैर
 विहार करूं दिला म्हणून त्याला दोष दिला आहे. आणि शेक्सपिअरच्या
 या दोषाचें अनुकरण करणारे कीट्स वगैरे कवि अर्नाल्डला या बाबतींत
 आदरणीय वाटत नाहींत. स्विनबर्नचें (Swinburne) गद्य (आणि
 बरेचसें पद्य) ह्या दोषानें सर्वत्र ग्रासलेलें आहे. श्री. गोखल्यांची कविता
 ह्या दोषापासून अलिप्त आहे. सामान्यतः | त्यांच्या कवितेचा पेहराव साधा

असतो, तरी साधेपणा म्हणजे लक्तरें पांघरणें नव्हे, हें ते जाणतात! तसेंच काव्यशैली म्हणजे भरजरी वस्त्रें पांघरून पांचही बोटंवर पांच आंगठ्या घालून रस्त्यावरून सकाळ संध्याकाळ मिरवत जाणें अशीही त्यांची समजूत नाही. विषयाला अनुरूप असेल त्या त्या काव्यरीतीचा ते अवलंब करतात.

आणखी एका बाबतींत श्री. गोखल्यांचें काव्य अर्वाचीन मराठी कविते-हून विभिन्न स्वरूपाचें आहे. वर्डस्वर्थचा साधेपणा जसा त्यांच्या कवितेंत वारंवार प्रत्ययास येतो, तसेंच वर्डस्वर्थप्रमाणें त्यांनींही आपल्या काव्यांत सामान्य—नव्हे, निकृष्ट वर्गांच्या—आयुष्यांतील सुखदुःखांचे प्रसंग वर्णिले आहेत। अर्वाचीन इंग्रजी कवितेचें हें एक मुख्य लक्षण आहे. लीओनार्ड वूल्फ (Leonard woolf) नांवाच्या एका सुप्रसिद्ध रसिकानें म्हटलें आहे कीं, वाङ्मयाच्या जगांत सामान्य मनुष्याचा जन्म फ्रेंच राज्यक्रांतीच्या सुमारास (१७८९) झाला. ह्या नवीन वाङ्मयाच्या युगाला आरंभ व्हायच्या आधींचीं बहुतेक काव्यें राजा, राणी, प्रधान, अमात्य, अमीर—उमराव, त्यांचे पराक्रम, क्रीडा, कलह, कारस्थानें, उत्कर्षापकर्ष इत्यादिकांच्या वर्णनांनीं गजवृजलेलीं असत; पण फ्रेंच राज्यक्रांतीच्या सुमारास बर्न्स कवीनें सामान्य जन आणि साधे विषय ह्यांच्यांत सुद्धां विविध प्रकारचें सौंदर्य कसें सांठविलें आहे हें आपल्या कृतीनें सिद्ध केलें. 'सामान्य तें तत्त्व देवोनि आधार निर्मा बरी काव्यसिंहासन' असें वर्डस्वर्थनें बर्न्सच्या काव्याचें वर्णन केलें आहे आणि हा बर्न्सचा उपदेश पूर्ववयांत आपल्या मनावर चांगला विंबला असेंही त्यानें सांगितलें आहे. बर्न्सचा कित्ता वर्डस्वर्थनें गिरविला, वर्डस्वर्थच्या पाठीमागून टेनिसननें तीच परंपरा चालविली. टेनिसननें तर प्रांजलपणें कबूल केलें आहे.—

“Plowmen, Shephards, have I found and more than once
and still could find.

Sons of God and Kings of men in utter nobleness of mind.”
टेनिसनच्या नंतर हें सामान्य मनुष्याच्या चरित्रकथनाचें कार्य डेव्हिझ (Davies) मेसफिल्ड (Masefield) वगैरे आधुनिक इंग्रजी कवि उत्तम रीतीनें चालवीत आहेत. कविवर्य केशवसुतांनीं वर्डस्वर्थच्या काव्याचें चांगलें परिशीलन केलें होतें, ह्याचा पुरावा केशवसुतांच्या स्वतःच्या काव्यांत जागोजाग सांपडेल.

निकृष्ट मानलेल्या अंत्यजाच्या मुलास उद्देशून त्यांनी एक कविता लिहिली आहे. ही कविता प्रस्तुत विधानाचें एक प्रत्यंतरच होय. श्री. गोखले हे केशवसुतांचे अनुयायी आहेत. त्यांनी आपल्या काव्यांत पुष्कळ वेळां सामान्य मनुष्याच्या आयुष्याची कष्टप्रद कहाणी निवेदन केली आहे. ते निकृष्ट वर्गाचीं दुःखें आत्मसात् करून घेतात आणि मग त्यांचें वर्णन करतात. इतर आधुनिक कवि या उपरिनिर्दिष्ट निकृष्ट वर्गाचा अगदींच परामर्ष घेत नाहींत असें नव्हे, तरीपण अंतर्दुःखाच्या उमाळ्यापेक्षां हा एक नवीन काव्य-विषय आहे, आपल्यालाही तो रंगविण्याचें कसब आहे, इत्यादि हेतूच त्यांच्या काव्यनिर्मितीच्या मुळाशी असतात असें म्हणणें गैरवाजवी होणार नाहीं.

। प्रस्तुत 'काव्यसंग्रहाचा आणखी एक विशेष असा आहे कीं, त्यांत शृंगाररसापेक्षां करुण आणि वत्सल रस जास्त प्रमाणांत आढळून येतील. श्री. गोखल्यांचें काव्य प्रशान्त, गंभीर, विशुद्ध, प्रेमळ, शालीन अशा स्वरूपाचें आहे. उत्तान शृंगाराचें वर्णन त्यांत फारसें कोठें सांपडणार नाहीं आणि त्यांच्या काव्यांत जो थोडा शृंगार आहे त्यानें सदभिरुचीचें नियमन झुगारून दिलेलें नाहीं। निसर्गतःच गोखले यांचा करुण आणि वत्सल रसांकडे जास्त कल आहे, आणि त्यांतून त्यांना विनोदाची थोडीवहुत देणगी असल्याकारणानें मनोविकारांचा अतिशय मुळींच बाधक होत नाहीं. विनोदी मनुष्याची तारतम्यबुद्धि नेहमीं जागृत असते. त्यामुळें विनोदी कवीची भावना वाहवत जाऊन त्यांच्या काव्यांत रसाचा रसापकर्ष बहुधा होणार नाहीं. विनोद हा भावनेच्या मदिरेवर एक उत्कृष्ट उतारा आहे. विनोदी माणसाचें डोकें भावनेनें प्रक्षुब्ध झालें तरी ताळतंत्र सोडीत नाहीं. विनोदी कवि आकाशांत भराच्या मारीत असला तरी त्याचे पाय जमिनीवर निश्चल, निस्तब्ध जणू काय तेथें ते खिळलेलेच असतात. ह्या बाबतींतहि श्री. गोखल्यांचें इतर समकालीन कवींशीं वैधर्म्यच आहे.

श्री. गोखल्यांच्या काव्याचें जें हें मधुर, प्रशान्त, गंभीर, संयमशील असें स्वरूप आहे त्याचें दुसरें एक कारण असें आहे कीं, त्यांचें चित्त जितकें संवेदनानुकूल आहे तितकेंच तें विचारप्रवण आहे. त्यांच्या कवितेंत भावना आणि विचार यांचा योग्य प्रमाणांत मिलाफ झाल्याकारणानें भावनेचे बेफाम झालेली दिसणार नाहीं. विकाराच्या गतिचक्राला विचाराचा प्रतिरोध

२८७३

१२/०५

आहे. श्री. गोखल्यांच्या मनाची घडणच अशी आहे की, ज्या क्षणी विकार त्यांच्या मनांत प्रभुब्ध होता त्याच क्षणी विचारही तेथेच जन्मास येतो. श्री. गोखल्यांची बुद्धि (Intellect) आणि अंतःकरण परस्परांचा घातपात करीत नाहीत; उलट तीं एकमेकांला उपकारक आहेत. भावने-सारखीच गोखल्यांची कल्पनाशक्तीही प्रबल आहे. परंतु तिला बुद्धीचें, विचाराचें नियंत्रण असल्याकारणानें ती कधीं वेडेवेडे चार करितांना दिसणार नाहीं.

अर्नाल्ड नामक सुप्रसिद्ध रसज्ञानें काव्य म्हणजे मनुजसंसारावर झालेली कवीच्या विचाराची प्रतिक्रिया "Poetry is the powerful application of ideas to life" असें काव्याचें लक्षण केले आहे. प्रतिक्रिया म्हणजे काय, ती कशी होते ह्या दोन्ही मुद्द्यांचें विवरण अर्नाल्डने स्पष्ट आणि सुलभ शब्दांत केले आहे. मनुजसंसारातील मुख्य प्रश्न हाच असतो की, कोणच्या तऱ्हेनें ही आपली संसारयात्रा घालविली असतां आपल्याला अंतःसुख, शांति, समाधान आणि स्वातंत्र्य मिळेल. हेंच जीविताचें मुख्य कर्तव्य; सर्वांत अत्यंत महत्त्वाचा प्रश्नही हाच; आणि ज्या मानानें कवीनें आपल्या काव्यांत या प्रश्नाचा उलगडा केला असेल त्या मानानें तो कवि श्रेष्ठ आणि महनीय ठरेल. [काव्यांत रचनाकौशल असेल, कवीची शब्दांची निवड चतुर आणि निर्दोष असेल, उपमाद्यलंकारांचा त्यानें योग्य स्थलीं उपयोग केला असेल, वृत्तावर त्याचें अनुपम प्रभुत्व असेल पण हीं सर्व काव्याचीं अंगें उपांगें होत. काव्याचा आत्मा त्यांत नाही, तर तो काव्यांतर्भूत तत्त्वसमूहांत आहे.] अफाट अशा या संसृतिसागराचें निरीक्षण करून आपल्या विचारसामर्थ्यानें त्यांत प्रत्यहीं प्रत्ययास येणाऱ्या सत्य, सौंदर्य, औदार्य, ऐश्वर्य, प्रीति, आशा, नीतिसामर्थ्य, बुद्धिसामर्थ्य, मृत्यूच्या पलीकडे जाऊन आत्म्याच्या अविनाशी स्वरूपाची खात्री पटविणारी श्रद्धा इत्यादि गोष्टींसंबंधीं कवि विनिश्चित सिद्धांत ठरवितो आणि ते आपल्या निरतिशय मधुर वाणीनें सामान्य जनसमूहाला समजावून सांगतो. अर्नाल्डच्या मते काव्याचें ध्येय नैतिक आहे, पण त्यानें असेही सांगितले आहे की, 'नीति' या शब्दाचा प्रस्तुत प्रकरणीं बराच व्यापक अर्थ घेतला पाहिजे. [A large sense is of course to be given to the term moral. Whatever

bears upon the question 'how to live' comes under it.] वर्डस्वर्थ-सारख्या महाकवीचा हाच विशेष आहे की, तो आपले सृष्टिविषयक आणि मनुजजातिविषयक विचार निरनिराळ्या विषयानुरोधाने आपल्या काव्यांत ग्रथित करतो. [A great poet receives his distinctive character of superiority from his application to his subject, whatever, it may be of the ideas " On man, on nature, and on human life " which he has acquired for himself.]

। काव्याचें ध्येय नैतिक असलें तरी कवि हा पुराणिक नव्हे किंवा कीर्तनकार पण नव्हे. [काव्यांतील नीतितत्त्वे निगूढ असतात.] 'गरिवांवर दया करा' 'दुष्काळपीडितांना मदत करा' 'मुक्या जनावरांना ममतेने वागवा' 'मातापितरांशी प्रेमभावाने वागा' अशी एखादी नीतितत्त्वांची जंत्री करून सर्वकाल तिची तो घोषणा करित बसत नाही. [कवीला जें कांहीं तत्त्व जनतेच्या मनावर बिंबवावयाचें असेल तें तो मनोवृत्तीच्या द्वारे आणि कल्पनाशक्तीच्या प्रभावाने व्यक्त करतो] आपाततः रूक्ष, नीरस, कर्कश अशीं तत्त्वे कवीच्या प्रदीप्त भावनावन्हीत सांपडलीं म्हणजे तेजस्वी आणि मनोहर दिसू लागतात. जें तत्त्वज्ञान त्याच्या साहजिक स्थितींत जड, अचेतन असतें तें कवीच्या भावनेच्या मुर्शीत ओतलें म्हणजे द्रवरूप होतें आणि मग कल्पनाशक्तीच्या साहाय्याने त्याला मूर्तस्वरूप आलें म्हणजे तें काव्यपदवीला पोचतें. कवीची कल्पनाशक्ति ही प्रसिद्ध अरबी गोष्टींतील दीपासारखी आहे. अमूर्ताला मूर्त करणें, अचेतनाला सचेतन करणें, दूर असेल तें समीप आणणें, समीप असेल तें दूर नेणें, प्रत्यक्षाला अप्रत्यक्ष करणें व अप्रत्यक्षाला प्रत्यक्ष करणें—हीं सर्व कार्ये करण्याचें सामर्थ्य एकट्या कल्पनाशक्तीचेंच आहे. कवीची मनोवृत्ति क्षुब्ध झाली की, कल्पनाशक्तीच्या लीला सुरू होतात आणि तत्क्षणींच कवि हें आपलें परिचित दुःखचिंतामय जग सोडून देऊन कल्पनेच्या साम्राज्यांत स्वच्छंद विहार करायला लागतो. कल्पनाशक्तीच्या संजीवनी विद्येनेच कवि विधात्याशीं स्पर्धा करणारी आपली सृष्टि निर्माण करतो. ह्या नूतन कविनिर्मित सृष्टींतच आपल्याला चारुदत्त भेटतो, वसन्तसेनेची आपली ओळख होते, तेथेच आपल्याला प्रियंवदेचें नर्मगर्भसंभाषण ऐकायला सांपडतें. 'शापादपि

शरादपि' असं कल्पनाशक्तीचें दुहेरी सामर्थ्य आहे. अमूर्त तत्वाला मूर्त-स्वरूप वाणण्याचें काम जसें ती करते, तसंच हीन दीन चिरपरिचित अशा वस्तूतील अदृश्य, अलौकिक मनोहारिता कल्पनाशक्तीच व्यक्त करून दाखविते. तात्पर्य काय कीं, कवि आपलें तत्त्वज्ञान, विचार मनोवृत्तीच्या आणि कल्पनेच्या द्वारें जगाला समजावून सांगतो. कवीचे विचार जेव्हां भावनावर्हीत द्रवरूप होतात तेव्हांच काव्यनिष्पत्ति होते. 'वाक्यं रसात्मकं काव्यं' अशी जी साहित्यदर्पणकारांनीं काव्याची व्याख्या केली आहे तेथें हाच अर्थ अभिप्रेत आहे. मम्मटांनीं काव्योपदेशाची प्रियपत्नीच्या मधुर मोहक आलापांशीं—'कान्तासम्मिततयोपदेशयुजे'—जी तुलना केली त्यावेळीं मम्मटांच्या मनांत हाच आशय असला पाहिजे. आणि अर्नाल्डला या गोष्टीचा विसर पडला असं मुळीच नाही. त्यानें असं स्वच्छ सांगितलें आहे कीं, |
 ["Poetry is the application of moral ideas to life under the conditions immutably fixed by the laws of *Poetic beauty and Poetic truth.*"]

अर्नाल्डनें काव्याचें मुख्य लक्षण म्हणून जें सांगितलें आहे तें श्री. गोखल्यांच्या काव्यसंबंधीं तंतोतंत खरें आहे. विचार हाच त्यांच्या कवितेचा पाया आहे. आणि सकाळ—संध्याकाळ लहानमोठ्या वस्तूतील तत्त्वसंशोधनांत ते निमग्न असतात. त्यांनीं आपल्या काव्यसृष्टींत जे निरनिराळे अनुभव वर्णन केले आहेत त्या सर्वांवर त्यांच्या विचाराची प्रतिक्रिया झालेली दिसून येईल आणि त्यांच्या कवितेचें जें प्रशांत गंभीर स्वरूप आहे त्याचेंही कारण हें त्यांचें तत्त्वसंशोधनच होय. अर्थात् त्यांना प्रतिभेच्या सामर्थ्यानें—नैयायिकांच्या पद्धतीनें नव्हे किंवा प्रयोगशाळेंतील उपकरणसामग्रीच्या साहाय्यानें पण नव्हे—ज्या तत्त्वांची जाणीव झाली आहे तीं तत्त्वे त्यांनीं भावनेच्या व कल्पनेच्या द्वारें अभिव्यक्त केलीं आहेत, म्हणून त्यांच्या काव्याचें रामणीयक कोठें बिघडलेलें नाही. पुष्कळ वेळां त्यांच्या मनाची खळबळ होते, त्यांच्या कल्पनेला विलक्षण स्फुरण चढतें, पण त्यांच्या मनाच्या शक्ति विचाराच्या आधीन असल्याकारणानें त्यांच्या काव्यांत वाष्कळ शृंगार, अचकट विस्फोट विनोद, देशाभिमानाचें पोकळ अवडंबर इत्यादि गोष्टींचा पूर्ण अभाव आहे. श्री. गोखल्यांची ही 'कविताकन्या आपल्या मुग्धमधुर

सौंदर्यानें रसिकचित्ताचें आकर्षण करते; पण ती संयमशील आणि विचार-चती आहे म्हणून रसिकजनांच्या आदराला पात्र होते.

काव्याचें ध्येय नैतिक आहे. मनाच्या समुल्लासाबरोबर मनाची समुन्नति झाली पाहिजे असें म्हणणारे अर्नाल्डसारखेच त्याच्या पूर्वी होऊन गेलेले आणि त्याच्यानंतर उदयास आलेले पुष्कळ ग्रंथकार आहेत. प्लेटो, हॉरेस (Horace), रस्किन, कार्लाइल, एमर्सन वगैरे लेखक नीत्युपदेश हेंच काव्याचें ध्येय आहे असें मानतात. आमच्याकडेही दण्डी, मम्मट व इतर साहित्य-शास्त्रज्ञ वरील मताचाच पुरस्कार करतात. उलट काव्य ही एक कला आहे, सौंदर्यनिर्मिति हें तिचें कार्य आणि मनोरंजन हें तिचें एकच ध्येय असें मत प्रतिपादन करणारे अनेक रसज्ञ आहेत. अरिस्टॉटल, हेगेल, पेटर, सध्यांचा एक चतुरस्र लेखक ग्रीनिंग त्याम्बार्न—ही सर्व मंडळी अर्नाल्डच्या विरुद्ध पक्षाचें समर्थन करतात. Art for Art's sake हें त्यांचें ब्रीदवाक्य; कलेच्या प्रांतांत नीति, धर्म इत्यादि सर्व विचार त्यांच्यामते अप्रस्तुत होत. 'धर्मार्थ—काममोक्षाणां वैचक्षण्यं कलासु च । करोति कीर्तिं प्रीतिं च साधुकाव्यनिषेचणम् ॥' हा श्लोक जर त्यांनीं वाचला तर त्यांना अनावर हंसूं कोसळेल. चस्तुतः ह्या दोन्ही परस्परविरुद्ध मतांची संगति लावणें कठीण नाहीं. [उत्कृष्ट प्रतीचें जें काव्य असतें त्यांत नीतिविरुद्ध कांहीं असणारच नाहीं, नीतीचा प्रत्यक्ष उपदेश तें करीत नाहीं, पण अप्रत्यक्षपणें वाचकांच्या मनांवर उत्तम काव्यपरिशीलनाचा नीत्यनुकूल असाच परिणाम होईल, यांत तिळमात्र संदेह नाहीं.] असो; ह्या वादग्रस्त प्रश्नाचा निकाल लावण्याचें हें स्थल नव्हे. प्रस्तुत प्रकरणीं मला एवढीच गोष्ट नमूद करावीशी वाटते कीं, अर्नाल्डच्या व्याख्येनुसार जे काव्यरचना करतात—न कळत कां होईना—ते ब्रेहोषपणानें काव्यसृष्टींत धांगडधिगाणा घालतांना दिसणार नाहींत. काव्याचें नैतिक ध्येय कवीला संयमशील करील हें खास. आज आपल्या मराठी भाषेच्या चाङ्गयसृष्टींत अशा संयमशील लेखकांची जरूर आहे. बेतालपणा कोणीही करील; स्विनबर्नसारख्या प्रतिभासंपन्न लेखकानें तो केला तर एकवेळ खपून जाईल; पण ज्यांना स्विनबर्नची प्रतिभा नाहीं त्यांनीं स्विनबर्नचा आवेश आणला म्हणजे ते आपलें निरर्थक हंसूं करून घेतात. श्री. गोखल्यांची कविता मला आवडते याचें मुख्य कारण तिच्यामध्ये असलेला संयम हेंच

होय. सध्यांच्या आमच्या संक्रमणावस्थेंत सर्वप्रकारची इष्टानिष्ट काव्यनिष्पत्ति होणें अपरिहार्य आहे आणि मनोरंजन हेंच ज्या कवितेचें ध्येय आहे तिचीही वाङ्मयवृद्धीला मदत होत नाही असें कोण म्हणेल ? तसेंच तिच्यांत अनेकविध शब्दचमत्कृति, अर्थचमत्कृति, वर्णनकौशल्य, वृत्तवैचित्र्य— इत्यादि गुण आहेत हेंही कोणी नाकबूल करीत नाही. म्हणूनच तिनें संयमाचा अभ्यास केला, आणि आपल्या स्वैरवृत्तीला आळा घातला, तर रसिकजन तिचें जास्तच कौतुक करतील, अशी मला खात्री वाटते.

आतां एकच मुद्दा राहिला, आणि तो श्री. गोखल्यांची ईश्वरविषयक असलेली दृढ श्रद्धा हा होय. जुन्या कवींच्यासंबंधी हा मुद्दा उपस्थितच होत नाही. पण सद्यःकालीन बऱ्याच कवींची ईश्वरविषयक श्रद्धा समूळ नष्ट झाली नसेल तर निदान पुसट आणि अंधुक अशा अवस्थेंत ती असेल. भौतिकशास्त्रांच्या ज्ञानाचा हा परिणाम, इंग्रजी विद्येचें हें फल, अशी कोणी या श्रद्धानाशाची कारणमीमांसा करतात. आणि श्री. गोखल्यांची ईश्वरविषयक श्रद्धा कायम आहे याचेंही एक कारण असें असूं शकेल कीं, ते इंग्रजी फारसें शिकले नाहीत. त्यांचें मराठीचें ज्ञान उत्कृष्ट आहे, आणि संस्कृत पण त्यांना चांगलें येतें. इंग्रजी थोडेंबहुत समजतें परंतु उच्च प्रतीचें इंग्रजी काव्य वाचण्याइतका त्यांचा इंग्रजीचा अभ्यास झालेला नाही. सांप्रतच्या अनवस्थेच्या युगांत ईश्वरविषयक श्रद्धा असलेले कवि विरळा आणि साध्या सरळ भक्तिभावानें लिहिलेलें काव्य वाचायला मिळणें जवळ-जवळ दुरापास्तच. तेव्हां निर्व्याजसहज प्रेमानें गाइलेलीं कांहीं ईश्वरविषयक कविगीतें या काव्यसंग्रहांत आहेत, हा एक त्याचा विशेषच आहे असें म्हणावयास हरकत नाही.

प्रस्तुत काव्यसंग्रहांत जवळ जवळ १५० लघुकाव्यें आहेत. आपापल्या परीनें हीं सर्व कविगीतें श्री. गोखल्यांचीं सुखदुःखें, त्यांचे विविध विषयांवरील विचार, तत्तत्प्रसंगांशीं त्यांचें तादात्म्य झाल्यामुळें त्यांच्या मनांत उद्भवलेल्या कल्पना, त्यांचें आपल्या कवितेवरील तसेंच देशावरील व शिशुजनांवरील निःसीम प्रेम, सृष्टिसौंदर्यानें मोहित होणारी त्यांची वृत्ति, गरिबांविषयीं त्यांना वाटणारी कळकळ—इत्यादि गोष्टी व्यक्त करतात. श्री. गोखले हे अन्तर्मुख कवि असल्याकारणानें या काव्यसंग्रहांतील बहुतेक साऱ्या

कवितांवर त्यांच्या वैयक्तिक गुणविशेषांचा ठसा उमटलेला आहे. हा काव्य-संसार म्हणजे त्यांच्या मनःसृष्टीचें एक छोटेंसं छायाचित्र आहे. ज्या अंतः-प्रदेशावर कविराजांचें अप्रतिहत शासन आहे, तेथलीं हीं सर्व कमी अधिक किंमतीचीं नाणीं कविनाममुद्रांकित आहेत. हें जसें असावे तसेंच आहे. कवीच्या वैयक्तिक गुणविशेषांचा आविर्भाव त्याच्या कवितेंत झाला तरच ती कविगीत नांवाला पात्र होईल. श्री. गोखल्यांचे व्यक्तिनिष्ठ गुणधर्म थोड्याफार अंशांनीं त्यांच्या सर्व काव्यांत प्रतीत होतात. त्यांची कविता—त्यांच्याच शब्दांत सांगायचें झालें तर—आपुलकीचें गाणें आहे.

कवि अन्तर्मुख असला म्हणजे बाह्य जगताशीं मुळींच संबंध ठेवीत नाहीं, असें कोणाचेंच म्हणणें नाहीं. बाह्य जगांतील प्रसंगांशीं तो समरस झाला असला तरी आपलेपणा विसरत नाहीं, उलट बाह्य जगतांतील विषयांना तो आगलेसे करून टाकतो—हाच त्याच्या प्रतिभेचा विशेष. एखाद्या जलाशयांत प्रतिबिंबित झालेल्या तरुलतापुष्पादिकांप्रमाणें जगांतील विषय अन्तर्मुख कवीच्या मनांत प्रतिबिंबित झालेले असतात. तो जेव्हां या विषयांचें आपल्या काव्यांत वर्णन करतो तेव्हां ते त्याच्या वैयक्तिक गुणविशेषांनीं रंगलेले असतात. कवीची मनरूपी कांच जर हिरवी असेल तर त्याचें विषयवर्णन तोच रंग घेऊन उठेल, आणि तीच कांच जर लाल असेल तर विषय-वर्णनाला लाल रंग चढेल. अन्तर्मुख कवींना ही वर्णविकृति टाळतां येत नाहीं म्हणूनच थिओडोर वॉट्सनें (Theodore Watts) म्हटल्याप्रमाणें त्यांची दृष्टि समर्याद असते (Relative vision). अन्तरिक्षांत दूरवर विहरत असलेला पतंग जसा त्याला संलग्न असलेल्या रज्जूशीं फारकत करूं शकत नाहीं, तसाच अन्तर्मुख कवि आत्मीयत्वाचा धागा तोडूं शकत नाहीं. वॉट्स म्हणतो, अशा कवीची प्रतिभा रज्जुसंदानित विमानासारखी असते (captive balloon). शेक्सपिअर, कालिदास ह्यांच्या दृष्टीला मात्र अशी मर्यादा नाही. ते ज्या व्यक्तीचें, प्रसंगाचें वर्णन करीत असतील त्या व्यक्तीशीं आणि प्रसंगाशीं त्यांचें तादात्म्य होतें; त्यांचा आत्मा वर्ण्यविषयांत विरून जातो. ह्या विदेहस्थितींत त्यांची आत्मीयत्वाची भावना समूळ नष्ट झालेली असते. ही प्रतिभेची अत्युच्च देणगी काचितच कोणाच्या वान्याला येते, हें वॉट्सचें (Watts) म्हणणें सर्वस्वी खरें आहे, तरी वॉट्सनेंच

असें सांगितलें आहे कीं, अन्तर्मुख कवि थोडेफार दृष्टिविकल असतात. पण ह्या दृष्टिवैकल्यामुळेंच त्यांच्या काव्यांत एक प्रकारची अलौकिक मोहिनी भरलेली असते. जसा एखादा अन्धपक्षी गात असतां दृष्टिवैकल्यामुळेंच त्याची गाण्यांत तंद्री लागते तशीच या अन्तर्मुख कवींची त्यांच्या आपुलकीच्या ध्यासामुळेंच काव्यांत एकतानता होते.

श्री. गोखल्यांच्या या १००-१५० कविगीतांत कांहीं वृत्तांतविषयक (Lyrical Ballads) आहेत, कांहीं नाट्यसंवाद (Dramatic dialogues) आहेत, एखाददुसरें नाट्यगीत (Dramatic lyric) आहे. सृष्टिवर्णन हा कांहींचा विषय आहे तर कांहींत त्यांनीं अन्तर्निरीक्षण केलें आहे, आणि आपल्या सुखदुःखाची काहणी सांगितली आहे. कांहीं त्यांची काव्यसुमनें ईश्वरचरणीं वाहिलीं आहेत व कांहीं आपल्या आवडत्या कवितेस अर्पण केलीं आहेत. अगदीं सामान्य प्रसंग आणि परिचित पदार्थ ज्यांचे विषय आहेत अशा त्यांच्या बऱ्याच कविता आहेत. मातृप्रेम आणि बालकांचें मातेवरील प्रेम या उभयविध प्रेमाच्या करुणकथा त्यांनीं सांगितल्या आहेत. शिशुजनावर त्यांचें अलोट प्रेम असल्यानें शिशुजनांच्या लीला हाच त्यांच्या अनेक कविगीतांचा विषय आहे. कांहीं कवितांत त्यांची उत्कट देशभक्ति दिसून येते आणि कांहींत त्यांनीं आपल्याला आदरणीय अशा मित्रांचा आणि विभूतींचा गौरव केला आहे. चारदोन कविता प्रियेला उद्देशून लिहिल्या आहेत. इतस्ततः विखुरलेले बरेच स्फुट श्लोक आहेत.

वर दिलेल्या नांवनिशीवरून श्री. गोखल्यांच्या काव्यांतील वैचित्र्य कोणाच्याही ध्यानांत येण्यासारखें आहे. श्री. गोखल्यांचें मन 'आशा आणि अनुभव' 'भावना आणि कल्पना' 'स्मृति आणि अनुभव' यांचे परस्पर संबंध व एकमेकांवर होणारे त्यांचे परिणाम इत्यादि मानसशास्त्राचे गहन प्रश्न उकलण्यांत जसें चूर होऊन जातें, तसेंच तें 'चूक' 'तगरीचें फूल' 'झाडांचीं पानें' अशा सामान्य विषयांकडेही धाव घेतें. एक दिवस 'सिंहगडावर सकाळ' असूनही त्यांना पूर्वकालची स्मृति झाल्याबरोबर चौफेर अंधार पसरल्यासारखा वाटतो, तर दुसऱ्या दिवशीं चौफेर अंधार पसरला असला तरी 'मित्रा'ची स्मृति होतां क्षणींच तो घनदाट अंधकार विलीन

होतो. एकाद्या प्रसंगीं जगाचें कोडें उलगडत नाहीं, कोणाची सहानुभूति नाहीं म्हणून आपलें हृदय कोणाला सांगतां येत नाहीं, अशी उदास केविलवाणी त्यांची स्थिति होते; पण दुसऱ्या एकाद्या प्रसंगीं 'कांहीं अलौकिक पाहिल्या'बरोबर त्यांना आलेला जगाचा वीट हटतो आणि त्यांचें मन प्रफुल्लित होतें. कधीं कोणा कामिनीला जलकुंभ नेतांना पाहून तिच्या पैजणीचा गुंजारव ऐकून त्यांची वृत्ति मोहित होते, तर कधीं विमल वस्त्र परिधान केलेली पतिहीन कांता पाहून ती करुणमूर्तिच अवतरलेली आहे कीं काय असा त्यांना भास होतो. कधीं ते 'महात्मा गांधी' 'न्यूटन-नेपोलियन' यांची स्तुति करतात तर कधीं दुष्काळपीडित, अन्नाला मोताद झालेल्या मंजुळीच्या आपल्या दादावरच्या प्रेमाची कथा सांगतात. 'सालावाद'चे निरर्थक उत्सव पाहून, 'पर्वतीचें कोरडें तळें' पाहून जरी त्यांचें मन विषण्ण झालें तरी प्रयत्न करून परिस्थितीचा दुर्भेद्य तट फोडलाच पाहिजे व राष्ट्ररूपी अचेतन गोळ्याला चैतन्य आणलेंच पाहिजे, कोठून तरी स्फुलिंग आणून मनाला 'आग' लावलीच पाहिजे, याचीही पण त्यांना तीव्र जाणीव आहे. 'सविता-समीर,' 'वर्षाकाल' 'तारागण' इत्यादि सृष्टिविषयांचें जसें ते स्नेहभरानें वर्णन करतात तितक्याच प्रेमानें बाललीलांचें कौतुक करतात. आपल्या पुतणीच्या मधुर हटवादीपणावर त्यांनीं एक उत्कृष्ट कविगीत रचलें आहे. तशींच त्यांची प्रियाविषयक गीतेंही सात्त्विक प्रेमाचींच उदाहरणें आहेत. सरतेशेवटीं श्री. गोखल्यांच्या भक्तिपर कवितांवरून त्यांच्या ईश्वरावरील अखंडित प्रेमाची खात्री होते.

ह्याप्रमाणेंच श्री. गोखल्यांच्या काव्यांतील विषयवैचित्र्य सहज सिद्ध करतां येईल, तथापि श्री. गोखले अन्तर्मुख कवि आहेत हें आपल्याला विसरून चालावयाचें नाहीं. त्यांच्या कवितेला एकाद्या इंद्रधनुष्याची उपमा शोभेल. इंद्रधनुष्याच्या वर्णवैचित्र्याला श्वेतकिरणांचा आधार असतो तसेंच श्री. गोखल्यांच्या काव्यांतील विषयवैचित्र्याला त्यांचें मन हेंच आधार आहे. आणि ज्या मनाच्या भूमिकेवरून श्री. गोखले जगताचें निरीक्षण करतात तें त्यांचें मन कियद्गुणविशिष्ट आहे, त्याची रचना, ठेवण कशाप्रकारची आहे, हें आपल्याला त्यांच्या काव्यावरून ठरवितां येईल.

इतर कविजनांप्रमाणें श्री.गोखले हे कोमल मनाचे कवि आहेत. जगांतील विश्वासघात, मर्मभेदक भाषणें, अकारण निंदा ('विसंवाद' पृ.५९), अंतःकरण विदीर्ण करणारे दुःखद अनुभव ('वैतागलेला' पृ.५६), उपेक्षा, यातना, दुर्दशा ('आग' पृ.७२), प्रीतीची चंचलता ('उदास कविता' पृ.७६), सहानुभूतीचा अत्यंताभाव ('हृद्गत' पृ.७४) इत्यादि गोष्टींनीं त्यांचें मन निराश, खिन्न होतें. या कारणांस्तव त्यांची कविता उदास असते, अशी त्यांनीं स्वतःच कबूली दिली आहे. श्री. गोखल्यांनीं रचलेल्या कविगीतांत त्यांनीं अनेकवार आपल्या मनस्तापाची कथा निवेदन केली आहे, आणि स्वतः-विषयीं सानुकंप असें त्यांचें मन, त्यांच्या अनाथ, आपद्गत बांधवांच्या दुःखांनीं होरपळून जातें, द्रवतें यांत नवल तें काय ? स्वतःच्या दुःस्थितीचें त्यांनीं वर्णन केलें आहे, त्याबरोबरच पुत्रशोकानें विव्हळ झालेल्या शेतकरी कुटुंबाची-मातापितरांची ('अश्रूंचा पाऊस' पृ. २८), कावाडकष्ट करून पोट भरणान्या अनाथ आईची, ('शाळेंत जातांना' पृ. १०७) युद्धाकरितां दूरदेशीं गेलेल्या सैनिकाच्या अर्धांगीची ('काळनदीवर' पृ. ९४) दुःसह मनःस्थिति त्यांनीं हृदयद्रावक शब्दांत वर्णन केली आहे. वर सांगितल्याप्रमाणें श्री. गोखले यांचें मन निसर्गतःच कारुण्यप्रवण आहे. बहुतेक सान्या त्यांच्या कवितेवर कारुण्याची छाया पसरलेली आहे. 'आई-साठीं आणलेलें फूल' (पृ. १८), 'चार वर्षांच्या मुलीची गोष्ट' (पृ. १०२), 'गरीब आईचें गाणें' (पृ. १०७), 'उद्यांची गोष्ट' (पृ. ८९), 'अज्ञान' (पृ. १२७), 'ती एकटी' (पृ. ९१) हीं त्यांच्या करुणगीतांचीं थोडीं उदाहरणें; आणखी कितीतरी देतां येतील ! जेव्हां सृष्टिसौंदर्यांत, बालकांच्या भाषणांत आणि क्रीडांत त्यांचें चित्त गढून जातें, तेव्हां सुद्धां त्यांची दुःखाची, क्लेशाची आठवण बुजत नाही. त्यांनीं आपल्या पुतणीला फिरायला येऊं नकोस असें म्हटल्याबरोबर तिच्या नेत्रांत अश्रु आले आणि बरें नेतों असें म्हटल्याबरोबर ते अश्रु विरून गेले, हें पाहून गोखले म्हणतात, "शब्द केवळ बदलतां मनाजोगी। सृष्टि बाळांची, आमुची अभागी॥" 'बाळांनों' या चतुर्दशपदींत उपरोक्त करुण विचाराचाच प्रतिध्वनि आहे.

“बाळांनों जग सर्व भेसुर दिसे तें मात्र आम्हांमुळें !

आशा, प्रेम, समुन्नती, सुख तसा तो स्वर्ग तुम्हांमुळें ! ॥”

श्री. गोखल्यांची कविता वाचीत असतां मला पुनः पुनः भवभूतीच्या 'एकोरसः करुण एव निमित्तभेदाद्। भिन्नः पृथक् पृथगिवाश्रयते विवर्तान् ॥' या सुप्रसिद्ध श्लोकाची आठवण होते. ह्या श्लोकांत ग्रथित केलेले तत्त्व जरी एकांगी असले तरी श्री. गोखल्यांच्या काव्यासंबंधी ते बऱ्याच अंशांनीं खरे आहे. आणि गोखल्यांचे काव्य मनाला चटका लावते, याचेही कारण ते करुणरसप्रधान आहे हेच होय. | शृंगार, वीर, हास्य इत्यादि रसांपेक्षां करुणरस जास्त परिणामकारक आहे, हेही मत कोणी अमान्य करील असें नाही. | तथापि या प्रकरणीं मला एवढे सांगणे अवश्य वाटते कीं, श्री. गोखल्यांच्या कवितेंत करुणरसाचा आविर्भाव पुनः पुनः होत असला तरी साध्या, शुद्ध प्रेमानंदाची, सृष्टिवर्णनाचीही स्थळे त्यांत आहेत. बालकांच्या क्रीडांनीं, शब्दांनीं त्यांना होणारा आनंद जरी व्यामिश्र असला तरी अंतर्दुःखाचा जिव्हाळा त्यांत आहे. 'क्षणांत उलगडा' (पृ. ७५) 'कांहीं पानें' (पृ. ८०) हीं दोन उदाहरणे वरील विधानाची यथार्थता सिद्ध करतील.

असो, एथवर गोखल्यांच्या भावनांचा विचार झाला. मार्गे सांगितल्याप्रमाणें गोखल्यांची मनोरचनाच अशी आहे कीं, भावनेच्या उसळीबरोबर त्यांच्या मनांत विचाराचा उदय होतो. जगांत आपले हृदय सांगण्यासारखें कोणी नाही, ते सुने राहिले म्हणून कवीनें कितीतरी अश्रु ढाळले, तथापि अशा मनःस्थितींतसुद्धां तो आपल्या चित्ताला सांगतो कीं, तूं आपली कोमलता टाकूं नकोस, प्रेमळता पाळ, सद्बुद्धि, करुणा, उदारमति यांना सोडू नकोस. 'हृदय आणि अश्रु' (पृ. ७४) हे वरील विधानाच्या पुष्ट्यर्थ एक उदाहरण; 'उदास कविता' (पृ. ७६) हे दुसरें. जग हे अगम्य आहे, एकाच्या माणसाचा अपराध नसतां त्याला या जगांत व्यथा होते, प्रीति ओसरते च पुनः भरते—इत्यादि या कवितेचा भावार्थ. मागच्याप्रमाणेंच येथेही अनेक दुःखद विचारांनीं कवीचे मन व्याकुळ झाले आहे तरी तो 'सृष्टि सदानंदा आहे, कल्पना आपल्याला वश आहे, आपली आई आपली फार काळजी वाहते, आपल्या बंधूंचे आपल्यावर अपरिमित प्रेम आहे' वगैरे मनःसंतापाचे प्रशमन करणाऱ्या गोष्टी विसरत नाही. सृष्टीकडे पहात असतां, बालकांशी बोलत असतां त्यांची आनंदाची भावना जागृत होते, त्याच क्षणीं विचाराचीही प्रतिक्रिया सुरू होते. संध्याकाळच्या वेळीं आशेचा बेफाम

गोतावळा जमतो; पण रात्र झाली की, भुतें नाचायला लागतात आणि भिववितात. परंतु एकदां चंद्रकोर उगवली, ती कोर म्हणजे जीवंत 'आस'च वाटली; अतएव तो संध्याकाळ पद्यांत गायला. 'संध्याकाळ' (पृ. ७२) नांवाच्या चतुर्दशपदीचा हा सारांश आहे. दुसरा एखादा कवि असता तर संध्याकाळची गंभीर प्रशांतता, क्षितिजावरील स्तिमित मेघमालेची वर्णवैचित्र्यशोभा, रविकिरणांची मंदमृदुल कोमलता ह्यांचेंच वर्णन करण्यांत धन्यता मानता. श्री. गोखले या बाह्य रामणीयकाच्या पुढची पायरी गांठतात; त्यांना अंधार निराशा वाटते, चंद्राची कोर पाहिली की, ही जीवंत आशाच आहे असा विचार सुचतो. ह्याचा इत्यर्थ इतकाच की, गोखल्यांच्या काव्यांत सृष्टिवर्णनाचा आणि मानवी मनो-भावनांचा झालेला मनोहर संगम आपल्या दृष्टीस पडतो. 'पतंगाचा पोवाडा' (पृ. ४५) 'काकुडलेला' (पृ. ७८), 'केशवसुतांच्या कवितेच्या शेवटच्या पानावर' (पृ. ७८) आणि 'गरीब आईचें गाणें' (पृ. ७९) ह्या कविगीतांत निरनिराळ्या प्रकारांनीं भावना आणि विचार ह्यांचें मधुरमीलन झालें आहे.

भावनेच्या उत्कटतेमुळे श्री. गोखल्यांची कविता देहभान विसरत नाही, तिला त्यांच्या तारतम्यबुद्धीचें, विचारशक्तीचें नियंत्रण आहे. त्यामुळेच ती वेडेविद्रे चार करीत नाही आणि मोक्यात कांहींतरी बरळत सुटत नाही. भावना आणि विचार यांचें योग्य प्रमाणांत मिश्रण झालें असलें म्हणजे काव्याचें स्वरूप गंभीर आणि प्रशांत होतें आणि त्यांत भावनेची धडाडी व बुद्धीचें स्थैर्य एकाच ठिकाणीं अनुभवावयास सांपडतात. परंतु बुद्धीचा प्रभाव जास्त दिसायला लागला आणि तिनें भावनेचा कोंडमारा केला म्हणजे काव्य नीरस होतें. 'दारिद्र्याचे विलास' (पृ. ३) 'मैत्री' (पृ. १३४) वगैरे कविता उपरोक्त विधानाची सत्यता पटवतील. उलटपक्षीं 'चित्त शुद्ध कर-शील तर' (पृ. १२) हें एक स्तोत्रच आहे, पण त्यांत एकावर एक उसळणाऱ्या उपमारूपकांनीं आणि नवनव्या कल्पनांनीं, त्यांच्या धावत्या वृत्तानें मूळचें त्याचें उपदेशाचें रुक्ष नीरस स्वरूप पार बदलून टाकून त्याला हृदयगम कविगीत बनविलें आहे.

श्री. गोखल्यांच्या भावना जशा प्रबळ आहेत, त्यांची विचारशक्ति

अशी नेहमी जागरूक असते, त्याचप्रमाणे त्यांना अत्युच्च प्रतीच्या कल्पना-शक्तीची पण देणगी आहे. ह्या कल्पनाशक्तीच्या अभावी काव्यांतील कोणताच अंश रमणीय होणे शक्य नाही. आणि तो रमणीय असा आपणांला वाटला तरी ती श्रेष्ठ प्रकारची रमणीयता नव्हे. परंतु कल्पनाशक्ति जर बश असेल, तर कविप्रतिभा इतर बाजूंनी थोडीफार पंगू असली तरी तिचे दोष झांकून जातात. निराकार तत्त्वाला साकार रूप देणारी, निर्गुणाला सगुणत्व आणणारी, ही कल्पनाशक्ति विदूर असेल तें जवळ आणते, जवळ असेल तें दूर अंतरावर नेऊन ठेवते. कल्पनाशक्तीच्या प्रभावाने भूताचे वर्तमान होतें व वर्तमानाचे अस्पष्ट, संदिग्ध असें भूतकाळांत रूपांतर होतें. प्रकाश असेल तेथे अंधकार पसरतो आणि अंधकार असेल तेथे दिव्यप्रभा दिसायला लागते. ही कल्पनाशक्ति स्थूलाचे सूक्ष्म करते आणि सूक्ष्माचे स्थूल करण्याचे सामर्थ्य तिच्यांतच आहे. ही काव्यांतील यक्षिणीची कांडी आहे, एकप्रकारची दिव्य जादू आहे. तिला किमया म्हटले किंवा परीस हें नांव दिलें अथवा चिंतामणि किंवा कल्पलता असें संबोधिलें तरी ही सर्व नावे यथार्थच होतील. काव्यांतील संजीवनी विद्या ती हीच. आणि ही सिद्ध असल्यामुळेच कवि अपरसृष्टि निर्माण करूं शकतो. 'यथास्मै रोचते विश्वं तथेदं परिवर्तते' हा चमत्कार कल्पनाशक्तीच्या बलानेच घडून येतो. निर्जन रानावनांत ती उपवन निर्माण करते आणि मनुजवस्तीने गजबजलेल्या शहरांत कान्ताराचे दैन्य आणि भयाणता पसरविते. जडसृष्टीला बोलविणारी, जडाजडांतील भेदभावाचा नाश करणारी, लौकिकांत अलौकिक रहस्य आणि अलौकिकांतील लौकिकाचा आत्मा, तसेच वस्तुमात्राचे ठायी असलेले परमेश्वरी तत्त्व, कविदृष्टीला विस्पष्ट करून दाखविणारी, कवीच्या भावनेला आवेश आणणारी, त्याचे संवेदन तीव्र करणारी, सकल रमणीयकाची जननी, नवनवोन्मेषशालिनी असें ज्या प्रतिभेचे वर्णन करतात तिचे सारसर्वस्व अशी ही कल्पनाशक्ति ज्यांना प्रसन्न असते तेच शेक्सपिअर, कालिदास, शानेश्वर, मुक्तेश्वर वगैरे कवि चिरंतन मनोहर काव्यरचना करूं शकतात.

श्री. गोखल्यांच्या काव्यांत कल्पनाशक्तीचे चमत्कार जागोजाग आढळून येतात. अगदी साध्या दिसणाऱ्या वस्तु, पण कल्पनाशक्तीच्या प्रकाशाने आपण

त्यांच्याकडे पाहायला लागलों म्हणजे त्यांना अभिनवरमणीयता प्राप्त होते. 'चूक' कितीक लोक पहातात, दररोज ती त्यांच्या डोळ्यासमोरच असते, पण त्यांच्या दृष्टीवर रुढीचें, परिचयाचें इतकें दाट कीट चढलेलें असतें कीं, चुकीची सहज शोभा त्यांना डोळे असूनही दिसत नाहीं. श्री. गोखल्यांची दृष्टि तिच्यावर गेल्यावरोवर तिचें सर्व सौंदर्य त्यांच्यापुढें जणूं काय, एक-वटून उभें ठाकतें. ती निर्जीव चूक नसून, कोणीतरी घीट, चतुर, नीटस बांध्याची, मनोश स्वरूपाची बालिका आहे असें त्यांना वाटतें. ते म्हणतात,

“पहा किती चूक असे सुरेख । नसे कुठें वांकडि नीट टोंक ॥

आहे बडेजाव हिचा असा कीं । डोक्यावरी बैठक घीट ठोकी ॥”

स्वतः रिकामी बसणार नाहीं, दुसऱ्याला रिकामी बसूं देणार नाहीं, पण ही चूक

“शोभा कुणाची बरवी करून । राही पुनः आपणही सजून ” ॥

येथें निर्जीव वस्तूंतिल रमणीय अन्तःस्थित तत्त्व साकार, सजीव होऊन त्यानें आपल्या विलोभनीय रूपानें कवीला क्षणभर भुरळ पाडली आहे. कवीच्या कल्पनाशक्तीचेंच हें इंद्रजाल आहे.

‘झाडार्ची पुनें’ तीं काय ? एकाद्याला वाटेल यांत कवित्व करण्यासारखें काय आहे ? पण या पानांच्या भोंवतीं श्री. गोखल्यांच्या कल्पना कशा खुल्या दिलानें खेळतात ! ज्या ज्या पानाकडे त्यांची दृष्टि वळते त्या त्या पानाचें मधुर सुंदर रूप, अथवा हिडिस, कंटकचित, नासकेंकुचकें शरीर त्यांच्या डोळ्यापुढें चित्रासारखें उभें राहतें. इतकेंच नव्हे पण त्या त्या विशिष्ट पानाचें जन्मवृत्तसुद्धां त्यांना तत्क्षणींच समजतें. पिंपळाच्या पानासंबंधीं ते म्हणतात,

“नादिष्ट मारीत सदैव तान । तेणें करी पिंपळपान ताण ॥”

हें पिंपळाच्या पानाचें गायन म्हणजे पिंपळाच्या पानांतून सळसळ वाहाणाऱ्या वाऱ्याचें काम आहे. सध्यांच्या काळीं ह्या पिंपळाच्या पानाप्रमाणें नादिष्ट, सकाळसंध्याकाळ, उठल्यासुटल्या, सारख्या ताना मारणारे, काव्यदेवीचा पिच्छा पुरविणारे पुष्कळच शाहीर आहेत, त्यांना उद्देशूनच हें व्यङ्ग्यार्थपूर्ण वर्णन केलें असावें. गोखले म्हणतात ‘केळीचें पान बरें ऐसपैस, मोठ्या बेताला फारच उपयुक्त, पण तें जेवण संपतांच फेकून द्यावें लागतें.’ हे कोणी राजकवि असावेत; लिहिताहेत रोज दीडशें दोनशें ओळी, वर्षाला एक-

दोन बाडें तरी प्रसिद्ध करतात. दुसरीं कांहीं पानें असतात, त्यांना कांटे असतात, कोणी ताठ असतात,

“कुसें कुणाला कितिकांस दांत । गुणी कुणी तों कुणि घातपात ॥”
कांहीं कवि उग्र असतात, कांहीं तिरसट असतात, कांहीं वृथाभिनिवेशानें फुगलेले असतात, तर कांहीं असूयामत्सरादि अधम भावनांनीं ग्रासलेले असतात. असे कवि सडलेल्या विड्याच्या पानासारखे असतात.

“हें शेवटीं पान अतां विड्याचें । कापा अधीं नाकच नासक्याचें ॥
लावा चुना कात विनंति हीच । होवो न हें तीक्ष्ण तसें कडूच ॥”
मत्सरग्रस्त कवींची केलेली ही संभावना योग्य नाही असें कोण म्हणेल ? चिंचेच्या पानाचें जें वर्णन या कविगीतांत आलें आहे तें आमच्या श्री. गोखल्यासंबंधीं सर्वस्वी खरें आहे.

“सर्वाहुनी सानच चिंचपान । संबंघ त्याचा न कुठेंचि जाण ॥
तदंतरात्मा डवरून राहे । डुले खुले वेळि गळून जाये ॥”
हा संबंघ श्लोकच चांगला आहे, त्यांतल्या त्यांत शेवटच्या दोन ओळी फारच उत्कृष्ट साधल्या आहेत. कविगीताचा कमालीचा उत्कर्ष झाला म्हणजे वाचकांना असें वाटतें कीं; त्यांतल्या ओळी जणूं काय स्वतःच गाताहेत (The lines themselves sing). वर उधृत केलेल्या शेवटच्या दोन ओळींसंबंधानें हें विधान खास करितां येईल. ह्या कविगीतांतील वर्णन समुचित आहे, भाषा व्यवस्थित, तंतोतंत अर्थानुरूप अशी आहे; शब्द, अर्थ, रस, वृत्त ह्यांची सर्वत्र एकतानता झाली आहे; आणि त्यांतील कल्पनेचा विलास जसा हृदयंगम आहे तसाच व्यङ्ग्यार्थ पण हृदयस्पर्शी आहे. असा, ‘कांहीं पानें’ या कवितेंतील कल्पनाशक्तीचा विचार केला म्हणजे सायंकाळीं समुद्रपृष्ठावर सुमंदशितल वायूनें उठविलेल्या इतस्ततः आंदोलत असलेल्या लहरींची आठवण होते, नाहीतर या कल्पनातरंगांची जर आपण एकाद्या बालकाच्या सुंदरमुखाभोंवतीं रुळणाऱ्या कुरल कुंतलांशीं तुलना केली तरी ती समुचितच होईल.

आणखी एक कल्पनाशक्तीची उच्च महनीय कामगिरी म्हणजे जें कांहीं अव्यक्त, अमूर्त असेल त्याला मूर्तस्वरूप देऊन तें व्यक्त करणें ही होय. आपले विचार, आपल्या भावना, आपल्या मनांत घोळणारीं तत्त्वे

हीं निराकार, अदृश्य असतात; परंतु हे विचार, ह्या भावना आणि हीं तत्त्वे कल्पनाशक्तीच्या सामर्थ्याने साकार, सगुणरूप होतात आणि मग सृष्टीतील इतर देहधारी माणसांप्रमाणे या सगुणरूप विचारांचा, भावनांचा, तत्त्वांचा आपला परिचय होतो, आपण त्यांच्याशी बोलतो, हंसतो, खेळतो. कधी आपला त्यांचा खेह जडतो तर कधी आपण त्यांचा द्वेष करतो. थोडक्यांत सांगायचें म्हणजे आपल्या सभोवार असणारी जड पंचभूतात्मक सृष्टि आणि मानसिक आध्यात्मिक सृष्टि या दोन्ही कविवरांच्या दृष्टीने एकरूपच असतात. आणि आपल्या कल्पना-शक्तीच्या बळाने ही एकरूपता ते सामान्य जनसमूहास पटवून देतात. उदाहरणार्थ, श्री. गोखल्यांची 'ती एकटी' (पृ. ९१) ही कविता घेऊं. आज तारुं येणार आणि तें आलें म्हणजे गांवकरी ज्या आक्षेपजनांची आजवर दुःखित अंतःकरणानें वाट पाहाताहेत ते सर्व त्यांना भेटतील, या प्रसंगाला अनुलक्षून श्री. गोखले म्हणतात,

“आशा आणि उषा मनांत गगनीं येऊन एकीसवें ।

त्यांनाही म्हणती 'चला तर खरे कां गाळितां आंसवें ? ॥

तारुं येइल तें तुम्हांस तुमचें भेटेल कोणीतरी !”

'आशा' आणि 'उषा' सामान्यतः अमूर्तच असतात, पण गोखल्यांच्या काव्यांत त्या दोघी सगुणरूप वून, दोन समवयस्क मैत्रिणींप्रमाणें एकमेकींच्या हातांत हात घालून, हंसत खेळत समुद्रतीरावर चालल्या आहेत. त्या स्वतः आनंदी आहेतच, पण मार्गप्रतीक्षा पाहून कंटाळलेल्या उदास, खिन्न गांवकऱ्यांनासुद्धां त्या चार उत्तेजनाचे शब्द सांगतात, आणि आपल्या आनंदाचे त्यांना वांटेकरी करतात. 'स्मृति' आणि अनुभव (पृ. १२२) ही अशाच प्रकारची कविता आहे. ह्या कावितेंत मानसशास्त्राच्या सर्वजनपरिचित अशा एका तत्त्वाला काव्याच्या सगुणसृष्टींत आणलें आहे. एकाद्या गोष्टीचा आपल्याला अनुभव येतो आणि अनुभव निघून गेल्यानंतर त्याची स्मृति मात्र मागें राहाते. पण ज्या क्षणीं अनुभव असतो त्या क्षणीं स्मृति असत नाहीं. प्रकाश आणि अंधकार या जोडीप्रमाणें परस्परांच्या अभावींच त्यांचें अस्तित्व प्रत्ययास येतें. या परस्परविरोधी अतएव चमत्कृतिपूर्ण अशा तत्त्वावर श्री. गोखल्यांनीं आपल्या कल्पनाशक्तीच्या बळानें एक छोटेंसें काव्यमंदिर उभारलें आहे. त्यांनीं स्मृतीला वियोगिनी कल्पिली आहे. वियोगमुहूर्तावर

विधात्यानें स्मृतीचें आणि अनुभवाचें लग्न लाविलें, तेव्हांपासून जो अनुभव निघून गेला आहे, त्याची 'भाली कर ठेवुनिया, दारीं वाट पाहातां पाहातां, स्मृतीचा जीव व्याकूळ झाला.' हृदयपटीचे अनुभवाचे उदार लेख पुनः पुनः वाचून ती कशी तरी आपला प्राण धरून होती; इतक्यांत अनुभवाची स्वारी आली तों तिचें देहावसान झालें आणि त्याच्या हातांत फक्त स्मृतीचें कलेवर पडलें. 'आशा आणि अनुभव' (पृ. ११२) या कवितेंत अशाच एका हृदयंगम प्रसंगाचें वर्णन केलें आहे. 'आशा' ही अनुभवांची प्रियकरिणी आहे, तरी अनुभवाच्या संगतींत तिला कधीं सुख होत नाहीं; कारण या जगांतील अनुभव दुःखप्रद, क्लेशकर असतात. परंतु मनुष्यप्राण्याच्या आपल्या भावी महोदयाच्या आशा मात्र नेहमीं उज्ज्वल आणि मंगलस्वरूपाच्या असतात. 'Man never Is, but always To be blest' असें जें पोपनें मनुजसंसाराचें वर्णन केलें आहे त्याचेंच या चतुर्दश-पदींतील पतिपत्नीसंवाद हें चित्रमयरूप होय. दुःखी, कष्टी असा अनुभव आपल्या सहवासांत प्रियपत्नीला सुख होत नाहीं म्हणून तूं मला सोडून जा असें तिला सांगतो; पण ती कुलीन दुहिता—विवाहसमयींच पतीकरितां तिनें सर्व सुखांवर पाणी सोडलें, तेव्हां पतीला सोडून कोठें जाणार नाहीं.

आतां याच्या उलट एखादी रमणीय किंवा हीन, दीन, सकलजनतिरस्कृत, दुर्दैवी अशी व्यक्ति किंवा वस्तु कवीनें पाहिली म्हणजे त्याची कल्पनाशक्ति प्रज्वलित होते. आणि डोळ्यांपुढें असलेल्या त्या व्यक्तीचें किंवा वस्तूचें वर्णन करीत असतां तो तिचें परिच्छिन्न स्वरूप विसरून जातो आणि त्याला असा भास होतो कीं, ही रमणीयतेची मूर्तिच आहे, किंवा हें निखिल जगतांतील कारुण्यतरुच मूर्तिरूपानें पृथ्वीतलावर अवतरलें आहे, जें परिच्छिन्न स्वरूपाचें असतें तें निर्मर्याद होतें, जें सान्त असतें त्याला अनन्तत्व येतें. अशा प्रकारें परिच्छिन्नाचा प्रदेश सोडून अपरिच्छिन्नांत शिरणें व सान्ताची सीमा ओलांडून अनन्तांत प्रवेश करणें हेंही कल्पनाशक्तीचेंच कार्य आहे. आणि तें पूर्वीं वर्णिलेल्या 'अव्यक्तं व्यक्तिमापन्नं' या तिच्या कार्यापेक्षां सविशेष हृदयहारी आहे, तसेंच अत्यंत विकट आहे. कारण तें साहजिक घडतें, घडवून आणीन म्हटलें तर घडवितां येणार नाहीं.

The Poet has an infinitude in him, communicates a certain

character of infinitude to whatsoever he delineates-असें ज्याच्या प्रतिभेसंबंधानें म्हणतां येईल त्या कवीलाच हें प्रसंगवशात् साधेल; प्रतिशेनें करीन म्हटलें तर 'बोलणें फोल झालें' असें म्हणण्याचीच पाळी बहुधा येईल. वर सांगितलेल्या कल्पनाशक्तीच्या दुसऱ्या कार्याचें 'करुणा' (पृ. ९५) ही कविता एक उत्तम निदर्शन आहे. श्री. गोखले त्यांच्या दृष्टीसमोर असलेल्या शुभवस्त्र परिधान केलेल्या प्रशान्त, कोमल, पवित्र अशा पतिहीन वनितेकडे पहात असतां, तिच्या मंद मृदु चालीचें, पावित्र्याचें वर्णन करीत असतां तिचें कुंकुमवर्जित भालस्थल त्यांच्या दृष्टीस पडलें, आणि तत्क्षणीच तिच्या परिच्छिन्न स्वरूपाचा त्यांना विसर पडला आणि असें वाटलें कीं, ही स्त्री नेहमींच्या आपल्या अवलोकनांत येणारी एखादी अबला नव्हे, तर जगांतील निखिल कारुण्यतत्त्व जिच्यांत एकवटलें आहे अशी उदासीन कारुण्याची, पावित्र्याची मूर्तिच होय. प्रस्तुत काव्यसंग्रहांत सर्वांत उत्तम कविता कोणती, असा कोणी मला-करुं नये तो-प्रश्न केला तर त्याचें 'करुणा' हेंच मी उत्तर देईन. ह्या कविगीतांतील विचार आणि भावना जशा उदात्त आणि गंभीर आहेत, तशी भाषा पण उदात्त आणि गंभीर आहे. किंबहुना 'वाचमर्थोनुधावति' अथवा 'अर्थमनुवर्तते वाग्' असा शब्द आणि अर्थ यांच्यांत भेदच करतां येणार नाही. चंद्र आणि कौमुदी, प्रकाश आणि छाया, देह आणि आत्मा अशी या कविगीतांत वागण्याची अभेद्य व्यवस्थिति आहे. हें एक झालें, पण या कवितेंतील शब्दार्थच नव्हेत तर अलंकार, पदलालित्य, वृत्त, यमक हीं सर्व, आपल्या प्रबल विभ्रमावेगानें निश्चल, निस्तब्ध दिसणाऱ्या भोंवण्याप्रमाणें एकमेकांच्या अन्तरंगांत विलीन झाली आहेत. मृदु, कोमल, उच्च, कर्कश इत्यादि विभिन्न स्वरांचा परस्परसंगम होऊन जशी रागाची सजावट होते, तशीच ह्या कविगीतांत समुचित कल्पनांनीं, विचारांनीं, शब्दार्थालंकृतींनीं, यमकवृत्तांनीं करुणरसाची सजावट केली आहे. ह्या कविगीताचा आरंभ जसा मनोरम आहे तसाच शेवट गोड आहे आणि मध्यही तितकाच चित्ताकर्षक आहे. करुणेचें वस्त्र शुभ्र आहे, कारण तें विमलकीर्तीचें वस्त्र आहे; पण हें वस्त्र, व्रताची आपण जितकी काळजी घेतों त्याच्यापेक्षांही जास्त काळजीनें ती वापरते. नीटनेटकें वस्त्र नेसून, जपून, सांवरून चालणाऱ्या सम्य शालीन स्त्रीचें

वर्णन याहून समर्पक करतां येईल असें मला वाटत नाहीं. करुणा पांढरें शुभ्र पातळ नेसली होती, तें जणूं काय विमल कीर्तीचें विमल वस्त्रच ती ल्याली होती; ह्यांतील व्यंजना तर मधुर आहेच पण ह्याच्याहीपेक्षां मधुर व्यंजना दुसऱ्या ओळींत आहे. करुणा आपलें वस्त्र सांवरून चालते, ती व्रताहून त्याला जपते, हा वाच्यार्थ; एवढ्याचाच विचार केला तरी व्रताची उपमा निखालस सुंदर आहे असें म्हणायला कांहीं हरकत नाहीं. पण जेव्हां हें विमल वस्त्र कीर्तीचें आहे आणि येथें पतिहीन अवलेला आपल्या चारित्र्याचें दुर्जनांच्या निंदेपासून विलक्षण काळजीनें रक्षण करावें लागतें, हा ध्वनि आपल्या लक्षांत येतो तेव्हांच 'व्रताहुनी' या उपमेचें पूर्ण स्वारस्य आपल्याला कळतें.

“ नीट वाटेनें कडेनें रितीनें ।

चालणें तें धूलीस होय लेणें ॥ ”

यांतील स्वरांची ('ए' या स्वराची) आणि 'ट' 'ल' आणि 'न' या वर्णांची पुनरावृत्ति श्रुतिमनोहर आहे. तशीच 'चालणें तें धूलीस, होय लेणें' ही कल्पना पण बहारीची आहे आणि त्यांत एकाच ओळींत आद्यन्त शब्दांत—चालणें—लेणें या शब्दांत यमक साहजिक साधलें आहे, हा आणखी एक विशेष आहे. पुढच्या दोन ओळी करुणेच्या कोमल पदसंचाराचें वर्णन करितात. तिसऱ्या श्लोकांतील पहिल्या दोन ओळी म्हणजे या कविगीताचा मुकुटमणिच होय !

“ अचल अंचल चंचला वायुवीची ।

वृत्ति धरुनी जातात नम्रतेची ! ”

यांत नादमाधुर्य आहे; एकाद्या मतिमंदाला समजेसा अनुप्रास आहे, पण अर्थाची गंभीरता तितकीच मनोवेधक आहे. करुणेचा अंचल स्थिर आहे. ह्या गोष्टीवरून कवीला अशी कल्पना सुचली कीं, चंचल वायूच्या लहरी, 'ही पवित्रतेची मूर्ति,' हिला त्रास होईल या भीतीनें तिच्या आजूबाजूनीं नम्रतेनें—मंदगतीनें वाहातात. यांत मंदगति वायूवर नम्रत्वाचा आरोप केला आहे. पुढें या आरोपाचा पडदा दूर सारून कवीनें स्पष्टच सांगितलें आहे कीं,

“ मार्ग म्हणतो मी जाहलों पुनीत ।

तसेच जग अभिनिवेशाने सांगते,

“ हीच पुण्याई मला चालवीते.”

अशा प्रकारे या काव्यांत गुणांचा उत्तरोत्तर उत्कर्षच होत गेला आहे. शेवटी उत्कंठेने डोळे भरून ते रूप पहावे असे कवीच्या मनांत येते तोंच करुणेचे कुंकुमहीन भाल त्याच्या दृष्टीस पडते आणि आपल्यापुढे ही कारुण्याची उदासीन मूर्तीच आहे असा त्याला भास होतो. या शेवटल्या श्लोकांत वाचकाला विजेचा धक्का बसल्यासारखे वाटते; पण हा आकस्मिक विरोध काव्यचमत्कृतीचे प्रधान अंग आहे. ही विरोधचमत्कृति मनोहर खरीच पण तिच्यापेक्षा या श्लोकांतील व्यंजना कितीतरी पटींनी हृदयहारी आहे ! ह्या कविगीतांतील मुख्य गुण म्हणजे त्याची सहजमधुरता. त्यांत ओढूनताणून आणलेले नादमाधुर्य नाही, अळंबळें नाकाला, कानाला छिद्रे पाडून चढविलेले अलंकार नाहीत. त्याची शोभा एकाद्या उपवनांतील उमलणाऱ्या एकुलत्या एक पुष्पाप्रमाणे आहे. कीट्स म्हणत असे की, कवितेची निष्पत्ति जर वृक्षवेळींच्या पानांसारखी झाली तरच ती कविता (Poetry should come as leaves to a tree). प्रस्तुत कविगीत कीट्सच्या कवितेच्या कसोटीला खास उतरेल. दुसरी एक या कविगीतांतील वाखाणण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांत दिसून येणारा आटपशीरपणा आणि भाषेची काटकसर (economy of style). शब्द, अलंकार जेवढे अवश्यक तेवढेच सांपडतील; वायफळ शब्द कुठे वापरलेला नाही. शेवटी या कविगीतांतील रचनासौष्टव वगैरे गुणांचे दिग्दर्शन वरती केलेच आहे तेव्हां त्याची पुनरुक्ति येथे करित नाही.

हे बरेच विषयांतर झाले. शाकुंतलांतील सूत्रधाराच्या शब्दांत सांगायचे तर 'एषोऽहं 'कविगीतेन' हारिणा प्रसभं हृतः' (शब्द थोडेसे बदलले आहेत हे सुज्ञ वाचकांना सांगायला नकोच.) आतां थोडक्यांतच कल्पनाशक्तीचा विषय संपवून टाकू. श्री. गोखल्यांच्या कल्पनाशक्तीचे तेज त्यांच्या काव्यांत सर्वत्र झळकते. 'बीज' (पृ. १३४) या नांवाची जी त्यांची छोटी कविता आहे त्यांत जशी तिची चमक आढळून येते तशीच ती कवीच्या 'आवडत्या दगडा'वर आपली प्रभा पाडते. या कवितेतील विषय एकाद्या चिमुकल्या बालिकेने कवटाळलेल्या काळ्या, नकट्या बाहुलीसारखा आहे. ती बाहुली काळी असली, नकटी असली तरी त्या बालिकेच्या आपल्या बाहुलीवरच्या

निःसीम प्रेमाचें आपण कौतुकच करतां तसेंच दगड असला तरी कवीचें त्याच्यावर प्रेम आहे आणि कविकल्पनेनें आपल्या अक्षय्य भांडारांतील ज्ञानाविध अलंकारींनीं तो नटविला, सजविला आहे म्हणून रसिकांच्या कौतुकाला पात्र होतो.

श्री. गोखल्यांना कल्पनाशक्तीप्रमाणेंच विनोदाची पण देणगी आहे. अर्थात् हा 'विनोद' नाटकांतील विनोद नव्हे. खऱ्या विनोदाला नाटकांत आणि कादंबऱ्यांतच अवसर सांपडतो आणि विनोदाच्या प्रकृतीला पद्या-पेक्षां गद्यच मानवतें. विनोदाचें मूलतत्त्व अन्तर्मुख कवितेला आवश्यक अशी जी एकतानता, समाधि, विदेहस्थिति ह्यांच्या उलट टोंकाला आहे. डॉ० फेलपस् (Dr. Phelps) या अमेरिकन रसिकानें एका ठिकाणीं असें म्हटलेलें मला स्मरतें कीं, Humour is a solvent of sentiment. विनोदाचा संपर्क झाला कीं, प्रेमशौर्यादि मनोवृत्ति पाण्यांत पडलेल्या मातीच्या टेकळाप्रमाणें विरघळून जातात. म्हणूनच अन्तर्मुख कवितेंत विनोदाचें खरें स्वरूप दिसणार नाही; फार झालें तर विनोदाची मुग्धमधुर छटा दिसेल. नाट्य-गीतांत व नाट्यसंवादांत विनोदाचा जास्त आविर्भाव होतो पण या दोन्ही प्रकारांना कविगीतें म्हणणेंच योग्य नाही. श्री. गोखल्यांना जी विनोदाची देणगी आहे तिचेंही असेंच मन्दमधुर स्वरूप आहे. या देणगीचा अप्रत्यक्ष परिणाम मात्र त्यांच्या काव्यावर पुष्कळच घडला आहे.

जगांतील निरनिराळ्या वस्तूंतील, मनुजविचारांतील, वागणुकींतील, वचनांतील असंबद्धता हा विनोदाचा विषय होय. शब्दश्लेष, अर्थश्लेष, कोट्या, प्रतिकोट्या, चतुर वचनें आणि चटकदार सुभाषितें म्हणजे विनोद नव्हे. साहजिक प्रसंग, नित्याचे आपले व्यवहार, यांत आढळून येणारी असंबद्धता यांतच विनोदाचें सारसर्वस्व आहे. शाकुंतलांत दुष्यन्तानें 'अपि तपो वर्धते' असा प्रश्न विचारतांच प्रियंवदा विशुद्धेगानें उत्तर देते 'इदानीं, अतिथिविशेषलाभेन' हें प्रियंवदेच्या बुद्धिचातुर्याचें, बुद्धीच्या चपलतेचें उदाहरण आहे; खरा विनोद यांत नाही. घुढें जेव्हां शकुंतला जायला निघते तेव्हां प्रियंवदा तिला तूं माझे ऋण फेडून जा म्हणून अडविते. शकुंतलेला ऋणांतून मुक्त करण्यासाठीं राजा आपली आंगठी देऊं करतो ती न घेतां प्रियंवदा म्हणते 'आर्यस्य वचनेनानृणेदानीमेषा। इला शकुन्तले, मोचितास्य-

नुकंपिनार्येण अथवा महाराजेन। गच्छेदानीं।' शकुन्तला तेथून जाणें शक्य नाही हें प्रियंवदेला माहीत आहे, म्हणूनच प्रियंवदा 'गच्छेदानीं' असें म्हणते. त्यावर तिच्या अंदाजाप्रमाणेंच शकुन्तलेचें उत्तर येतें—'का त्वं विसर्जितव्यस्य रोद्धव्यस्य वा' यांत खरा विनोद आहे. कारण त्याचा उगम येथें वर्णन केलेल्या प्रसंगांत आहे; प्रियंवदेच्या बुद्धिचातुर्याची त्याला तादृश अपेक्षा नाही.

श्री. गोखल्यांच्या काव्यांत इतस्ततः झळकणारा विनोद मंदमधुर अशा स्वरूपाचा आहे. खदखदां हंसणें किंवा खिदळणें हें त्यांच्यासारख्या गंभीर प्रकृतीच्या माणसाला शक्य नाही. आणि विकट हास्याच्या या प्रकाराला कविगीताच्या प्रदेशांत फारसा वावही नाही. कदाचित् त्यांच्या गंभीर कारुण्यप्रधान प्रकृतीशीं विनोदाचा निसर्गतःच विरोध असल्यामुळे त्यांच्या काव्यांत मधूनमधून चकाकणारें विनोदाचें तेज जास्तच खुलून दिसत असेल. 'एक नी एक तीन' (पृ. १३३) या लहानशा श्लोकांत अशीच विनोदाची चुणूक आहे. गणिताचा सिद्धांत असा आहे कीं, एक नी एक दोन पण सृष्टींत पाहावें तों बीज आणि भूमि यांतून तिसरें रोप निर्माण होतें, आणि व्यवहारांत सुद्धां रंग आणि पट मिळून चित्र निर्माण होतें. या कवितेखालीं 'विकसन' नांवाची एक श्लोकाची कविता आहे; त्यांतला विनोद फारच मजेचा आहे. कोणी उतावीळ मनुष्य अस्फुट कलिकेला उद्देशून म्हणतो 'हे स्निग्ध मुग्ध कलिके झणिं हो प्रफुल्ल !' हे शब्द कानीं पडतांच कळी रागावली, तिनें आपले गाल फुगाविले, तेव्हां तिला त्या उतावीळ पुरुषानें सांगितलें, 'हा राग काय? कर माफ रहा अशीच' तों 'नाहींच राहाणार' असें म्हणून ती कळी एकदम फुलली ! या काव्यसंग्रहांतील करुणगीतांतसुद्धां पुष्कळ वेळां विनोदाचा प्रवेश झालेला आपल्याला आढळून येईल. 'आईसाठीं आणलेलें फूल' (पृ. १८) या कवितेंत एका मुलाचें

'श्रवणिं ठेवुनि नव पुष्प छानदार। करी स्वच्छंदें उपवनीं विहार'
असें वर्णन केले आहे. त्यांत विनोदाची सूक्ष्म छटा आहे, हें कोणाला सांगायला नको. 'पतंगाचा पोवाडा' (पृ. ४५) या कवितेंत पतंगाच्या प्राणनाशामुळे समुदित होणाऱ्या कारुण्यापेक्षां पतंगाच्या धैर्याचें, प्रेमाचें, स्वार्थनिरपेक्षतेचेंच

कवीने कौतुकावेशानें वर्णन केलें आहे; व या काव्यांतील एकावर एक उल्लेखणाऱ्या विनोदाच्या ऊर्मीचा उगम वर उल्लेखिलेल्या कौतुकावेशांतच आहे.

“निश्चय झाला उजेड दिसला उडी घातली अंधारीं
आवेगानें आनंदानें गात गात चाले स्वारी!”

हें एक उदाहरण.

“अमोघ ज्याची शक्ति लागली घोष करित त्या मंत्राचा
स्वाहा म्हणुनी हविर्भागही अर्पियला निज जीवाचा ”

हें दुसरें. ‘दुःखाची कहाणी’ (पृ. ११५) या कवितेंतील विनोद प्रच्छन्न आहे. पण ‘क्षणांत उलगडा’ यांतील विनोद उघड आहे. त्याचप्रमाणें ‘चतुर चौरी’ (पृ. ८६) हीही कविता उघडउघड विनोदी आहे. ‘कुणांसाठी?’ (पृ. ११), ‘मोहिनी’ (पृ. ६८), ‘नदी आणि मानिनी’ (पृ. १०३) हे नाट्यसंवाद रुळलेल्या सांकेतिक पद्धतीनेंच लिहिलेले असले तरी कवीचें व्याजोक्तीवरील प्रभुत्व सिद्ध करतात. आणि व्याजोक्ति हा विनोदाचाच एक महावतार आहे हें स्पष्ट आहे.

विनोदाच्या देणगीचा अप्रत्यक्ष परिणाम श्री. गोखल्यांच्या कवितेवर कसा झाला आहे हें मागें सांगितलेंच आहे. विनोदाचें अंग असल्यामुळेंच ते भावनेच्या तावडींत सांपडून ती नाचवील तसे नाचत नाहींत. भावनेच्या उन्मादाचा त्यांच्या कवितेला बाध होत नाहीं. ह्याच्याविरुद्ध कांहीं आमचे कवीश्वर असे आहेत कीं, एकदां का त्यांनीं भावनेची दीक्षा घेतली म्हणजे ते आपल्या काव्यकृतींनीं

‘अहा प्रीती प्रीती म्हणुनि धरुनी वृत्ति भलती ।
करीती नृत्यातें विकट नरनारी जगिं किती’ ॥

या टिळकोक्तीचें प्रत्यंतर आणून देतात. औचित्य अनौचित्य वगैरे गोष्टींचा त्यांना विसर पडतो. शृंगाराप्रमाणेंच करुणरसाची अवस्था. आमच्या उपरिनिर्दिष्ट कविवरांना कोणाची करुणा आली रे आली कीं त्यांचें अंतःकरण शतधा विदीर्ण होऊन अश्रूंचे पूर बाहायला लागतात, आणि त्यांत जर का ती करुणा आमच्या मायभूमीच्या दैन्यामुळें उत्पन्न झाली असेल तर

मग कवीच्या कवणतांडवाला कोणताच निर्बंध दूरतः सुद्धां स्पर्श करूं शकत नाही. भावनेच्या प्रक्षुब्धतेनें चित्तवृत्तीचा लय होईल, कवीची समाधि लागेल; अशा वेळीं रसनिष्पत्ति होते; भावनेच्या उन्मादानें रसाची हानि होते. हा रस (Sentiment) आणि रसातिशय (Sentimentality) या दोहोंतला फरक चटकन लक्षांत यायला बुद्धीला एकप्रकारचा सावधपणा लागतो. तो गोखल्यांच्या बुद्धीमध्ये असल्याकारणानें त्यांच्या काव्यांत रसापकर्ष झालेला सहसा दिसून येणार नाही.

आतांपर्यंत श्री. गोखल्यांच्या भावना, त्यांची सदैव जागरूक असलेली विचारशक्ति, त्यांच्या कल्पनेची उज्वलता, त्यांचा मंदमधुर विनोद, त्यांच्या कवितेंतील विषयांचा आणि भाषेचा साधेपणा, तसाच त्यांच्या काव्यांत सर्वत्र दिसून येणारा आत्मसंयम, आटपशीरपणा, शब्दांचा मितव्यय, बहुतेक साऱ्या कवितांत प्रत्ययास येणारी शान्तता आणि शालीनता इत्यादि गुणांचें विवेचन केलें. त्यावरून श्री. गोखल्यांची प्रतिभा स्वतंत्र, स्वतःसिद्ध, स्वयंप्रकाश आहे असें निदान बांधायला कांहींच हरकत नाही. तिच्यामध्ये एकप्रकारचें स्वावलंबन आहे; एक विशिष्टप्रकारची पृथगात्मता आहे. केवल अनुकरणात्मक, अधू, पंगू असें कांहींच नाही. श्री. गोखल्यांनीं शेवटच्या पानावर छापलेल्या 'निवेदनांत' आपल्या या कवितासंग्रहांत

‘उसनवारी येथें न कुणाचीही’

असें सांगितलें आहे. ही दर्पोक्ति नव्हे; वस्तुस्थितीचें यथातथ्य वर्णन आहे. ‘नैसर्गिकी च प्रतिभा, श्रुतञ्च बहु निर्मलम् । अमन्दश्चाभियोगोऽस्याः कारणं काव्यसंपदः ॥’ ह्या दंडीनें सांगितलेल्या काव्यसंपदेच्या तीन अंगांपैकी त्यांची ‘प्रतिभा,’ ही निसर्गदत्त देणगी आहे, ‘अभियोग’ अमन्द नसला तरी थोडाफार आहे. आणि ‘श्रुतं’—लोकाचारज्ञानं—‘एवढेंच असेल, तर तेंही थोडेंबहुत आहे. पण इंग्रजी त्यांना येत नाही (म्हणजे फारसें चांगलें येत नाही), संस्कृत उत्तम येतें असें नाही; जुन्या मराठी कवितेचा त्यांचा व्यासंग चांगला आहे, पण त्यांच्या कल्पना, भावना प्रचलित युगाला शोभतील अशाच असल्या कारणानें जुन्या मराठी कवितेचा अभ्यास त्यांच्या नूतन काव्यरचनेला अप्रत्यक्ष मदत करील; परंतु या अभ्यासाचें तिला प्रत्यक्ष साहाय्य होणें जवळ जवळ अशक्य आहे. इंग्रजीचें उत्तम ज्ञान नसणें हें सध्यांच्या

काळीं मोठेंच वैगुण्य होय. या अज्ञानाचा परिणाम असा होतो कीं, कवीला विद्वान् किंवा व्युत्पन्न होणें जड जातें आणि विद्वत्त्व, व्युत्पन्नता, हीं काव्यनिर्मितीला अवश्यक नसलीं तरी अधिकस्याधिकं फलं, अथवा (More power to the elbow) या न्यायानें विद्वत्त्व जर हातार्शीं असेल तर काव्यगुणांचा उत्कर्षच होईल. इंग्लिश भाषेच्या ज्ञानाच्या अभावीं लेखकाला विद्वत्ता संपादितां येणार नाहीं, असें जर कोणी म्हणेल तर तो दुराग्रह होय. पण अशा तऱ्हेची विद्वत्ता एकांगी असणार हेंही खरें. कवीला जर आपल्या बुद्धीला अष्टपैलूपणा यावा असें वाटत असेल, सर्व बाजूंनीं आपल्या बुद्धीचा विकास व्हावा अशी त्याची मनीषा असेल, सर्व तऱ्हेनें आपल्या बहुश्रुतपणाची वाढ व्हावी अशी महत्त्वाकांक्षा त्यानें धरली असेल तर इंग्रजीचें किंवा फ्रेंच भाषेचें ज्ञान त्याला संपादन करून घेतलेंच पाहिजे. इंग्रजी किंवा फ्रेंच चांगलें आलें म्हणजे जगांतील वाङ्मयाच्या घुडा-मोडींची माहिती होते. आणि अशा तऱ्हेची माहिती झाली म्हणजे मनाचा कोतेपणा निघून जातो, दृष्टि विशाल होते, काव्यतूणीरांत अनेकविध शरांची भरती होते. खाण्डववन दहन करण्याचे आर्घीं प्रसन्न झालेल्या अग्नीनें अर्जुनाला नजर केलेल्या अक्षय्य भाग्यासारखें हें काव्यतूणीर कवीनें अधिगत केल्यानंतर त्याच्या कवितेंत अपूर्व उत्साह आणि तेज दिसून येतें. 'अन्यैव कापि रचना वचनावलीनाम्' या शब्दांनींच तिचें वर्णन करावें लागतें. शेलीच्या चंडोलाप्रमाणें असा कवि

‘घेवोनिया तान उड्डाण घेई नभीं संचरे गात वेगें सदा’

(And singing still dost soar, and soaring ever dost sing).

महाराष्ट्रांत पुढें केव्हां तरी हे कवि खास निपजतील. सध्यां या भविष्य-कालीन ध्येयाचा उल्लेख करावयाचें कारण एवढेंच कीं, श्री. गोखल्यांना इंग्रजी चांगलें येत नसूनही ते इतकी उत्तम कविता लिहितात, हें त्यांस अत्यंत भूषणावह होय हें मला सांगावयाचें आहे. केशवसुतांच्या धर्तीवर त्यांनीं आपली काव्यरचना केली आहे. केशवसुतांनीं वर्डस्वर्थचें अनुकरण केलें. पण वर्डस्वर्थच्या काव्याचे विशेष केशवसुतांच्या कवितेंत आढळून येतात त्यापेक्षां ते जास्त प्रमाणांत श्री. गोखल्यांच्या काव्यांत अवतरले आहेत. मार्गें एकदां म्हटल्याप्रमाणें असें विशिष्ट बाबतींत वर्डस्वर्थचें आणि

केशवसुतांचें किंवा श्री. गोखल्यांचें साम्य निदर्शनास आणणें म्हणजे छोट्या गोष्टींची मोठ्या गोष्टींशीं तुलना करणें होय. To compare great things with small, tritons with minnows. अशी मर्यादित स्वरूपाची तुलना करणें म्हणजे वर्डस्वर्थ आणि केशवसुत किंवा श्री. गोखले हे प्रत्येक बाबतींत समान दर्जाचे आहेत असें कोणी म्हणत नाहीं. वर्डस्वर्थचें काव्य दोषांनींही थोडेंफार वाचल्यामुळें त्याची छाया कमी अधिक प्रमाणांत दोषांच्याही काव्यावर पडली आहे यांत नवल तें कसलें ? तसेंच केशवसुतांचें आणि गोखल्यांचें कांहीं बाबतींत साम्य आहे म्हणून ते समान दर्जाचे कवि आहेत असा माझा म्हणण्याचा अर्थ नाही. हेंही येथें सांगून टाकणें अवश्य आहे.

यानंतरची गोष्ट, प्रस्तुत काव्यसंग्रहांतील कविगीतांचें वर्गीकरण करणें ही होय. कविगीतांचें वर्गीकरण त्यांच्या बाह्यस्वरूपावरूनच (form) करणें योग्य, आणि तसेंच तें इंग्रजी वाङ्मयांत करतातही. प्रस्तुत कविगीतें इंग्रजी वळणाचीच आहेत, तेव्हां इंग्रजी वर्गीकरण-पद्धतीचा अवलंब करणें युक्त खरें, पण कविगीत हा काव्यप्रकार आपल्याकडे रूढ झाला असला तरी त्याच्या भेद-प्रभेदांविषयीं निश्चित, शिष्टजनसंमत असें कांहींच ठरलेलें नाहीं. इंग्रजीमध्ये कविगीताचे (Lyric), सॉंग (Song), एलेजी (Elegy), ओड (Ode), सॉनेट (Sonnet) वगैरे प्रभेद आहेत. मराठी-मध्ये अमक्या एका स्वरूपाच्या कविगीताला अमकें एक नांव द्यावें, असे अचल सिद्धांत अजून अस्तित्वांत यायचे आहेत. सॉनेटच्या नांवासंबंधानें व त्यांतील विषयांसंबंधानें सध्यां जें रण माजून राहिलें आहे, त्यावरून सांप्रतची अनवस्था कोणच्या प्रकारची आहे याचा सहज बोध होण्यासारखा आहे. सॉनेटची निर्मिति सर्वांगसुंदर झाली आहे का नाही, हें ज्याला बघायचें आहे त्यांनीं त्याच्या अंतरंगाची तशीच बहिरंगाची छाननी केली पाहिजे. सॉनेटच्या बाबतींत ही दोन्ही अंगे सारखीच महत्त्वाची आहेत. सेन्टस्वरीनें एका ठिकाणीं असें म्हटलें आहे कीं, It is here more than ever or anywhere necessary, not merely that the wine be good, but that the bottle be fitly moulded, the cup chased with sculpturesque perfection. या दृष्टीनें मिल्टनच्या सॉनेटमध्ये प्रेमाची कथा सांगितली नाही

म्हणून त्याचा दर्जा सॉनेटच्या वाङ्मयांत किमपि कमी होणें शक्य नाहीं. कारण त्यानें लिहिलेल्या सर्व सॉनेट्समध्ये त्याचें असाधारण रचनाकौशल दिसून येतें. मिल्टनचें त्याच्या दृष्टिवैकल्यावरचें सॉनेट विरचननैपुण्याच्या दृष्टीनें केवळ अप्रतिम आहे. आणि वर्डस्वर्थनें पूर्ववयांत लिहिलेलीं देशभक्तिपर सॉनेट्स, तसेंच त्याचें मिल्टनवरील सॉनेट, आणि सूर्योदयवर्णनाचें सॉनेट ह्यांची प्रशंसा करावी तितकी थोडीच होईल. माझे मित्र श्री. ना. म. भिडे यांनीं नव्हेंबर (१९२४) महिन्याच्या विस्तारांत 'चतुर्दशपद सुनीत' या विषयावर लिहिलेल्या लेखांत मिल्टन आणि वर्डस्वर्थ यांची 'यशस्वी सुनीतकार म्हणून प्रख्याति नाहीं' हें विधान केलेलें पाहून मला अत्यंत आश्चर्य वाटलें. क्षणभर रा० भिडेयांच्या म्हणण्याप्रमाणें 'प्रेम' हाच सॉनेटचा खरा विषय होय असें धरून चाललें तरी—शेक्सपिअर आणि एलिझाबेथ ब्यारेट ब्राऊनिंग—हीं दोन प्रसिद्ध सुनीतकारांचीं त्यांनीं दिलेलीं उदाहरणें—ह्यांच्यांत कितीतरी फरक आहे ! शेक्सपिअरचीं वरींच सानेट्स मित्रप्रेमाविषयींचीं आहेत, त्याच्या आवडत्या १४ ओळींच्या घावत्या वृत्तांत त्यानें तीं लिहिलीं आहेत. यमक आळीपाळीनें साधलें आहे. यांपैकीं पुष्कळशीं सॉनेट्स सांकेतिक (conventional) आहेत. एलिझाबेथ ब्यारेटचा विषय जिह्वाळ्याचा आहे; तिचीं सॉनेट्स म्हणजे पतिप्रेमाचें मधुर गीत आहे. पण तिनें सॉनेटची रचना इट्यालिअन पद्धतीवर केली आहे, आणि पूर्वभागांत दोन आणि उत्तरभागांत तीन अशीं यमकें साधलीं आहेत. शेवटीं या प्रसिद्ध सॉनेटसमूहातील प्रेमाचें स्वरूप कितीही उदात्त असलें तरी त्याचें रचनाकौशल वातवेताचेंच आहे. असो; या विषयावर येथेंच आणखी लिहिणें प्रशस्त नव्हे. तात्पर्य काय कीं, सध्यां कविगीतांचें वर्गीकरण करायचें तर तें विषयवारीनें करणें अपरिहार्य आहे.

या पुस्तकांतील कविगीतांत कांहीं वृत्तांतविषयक (Narrative poems) आहेत. 'आईसाठीं आणलेलें फूल' (पृ. १८), 'एक जुनी व नवी गोष्ट' (पृ. २२) 'माळ फुलांची पण वास—?' (पृ. २४), 'अश्रूंचा पाऊस' (पृ. २८) 'पतंगाचा पोवाडा' (पृ. ४५) 'मंजुळीचा दादा' (पृ. ५१), 'चार वर्षांच्या मुलीची गोष्ट' (पृ. १०२), हीं सर्व वृत्तांतवर्णनपर आहेत. 'काळनदीवर' (पृ. ९४) आणि 'काळाची निष्ठुरता' (पृ. १२४) या दोन्ही कविता

वृत्तान्तविषयक आहेत. ह्यांतलीं पुष्कळशीं करुणरसप्रधान आहेत. 'माळ फुलांची, पण वास--' हें मात्र प्रेमविषयक गीत आहे. खरें म्हटलें तर वृत्तांतविषयक कवितेंत वृत्तान्तवर्णनावर भर असतो, वृत्तान्तविषयक व्यक्तीच्या मनोवृत्तीचें वर्णन त्यांत फारसें सांपडत नाहीं. एकामागून एक घावत दौडत जाणाऱ्या आश्चर्यकारक, उल्हासकारक, करुणप्रद गोष्टींचा समावेश वृत्तान्तविषयक काव्यांत केलेला असतो. 'नीचैर्गच्छत्युपरि च दशा' हा चक्र-नेमीचा क्रम त्यांत चांगलाच अनुभवावयास सांपडतो; एका क्षणीं सुख-शिखरावर आरूढ असलेले नायक दुसऱ्या क्षणीं शोकार्णवांत निमज्जन करतात; अशा प्रकारचे अवस्थाविपरिणाम वृत्तविषयक काव्यांत त्वरित गतीनें निवेदन केलेले असतात. म्हणूनच तें काव्य मनोरंजक होतें. निवेदनाची शीघ्रता हा त्याचा मुख्य गुण. पण श्री. गोखल्यांच्या वृत्तांतविषयक कवितांत वृत्तवर्णनापेक्षां कवीचें लक्ष वृत्तविषयक व्यक्तीच्या मनोवृत्तीच्या वर्णनाकडे जास्त आहे. वृत्तापेक्षां व्यक्तिनिष्ठ भावना आणि विचार ह्यांकडे कवीचा ओढा असल्याकारणानें अशा काव्यांना कविगीत म्हणण्याएवजीं वृत्तभावगीत म्हटलेलें बरें. वर्डस्वर्थनें या प्रकारचीं पुष्कळ काव्ये लिहिलीं आहेत, आणि त्यानें आणि कोलरिजनें अशा काव्यांना-Lyrical Ballads- हें नांव दिलें. 'माळ फुलांची'-(पृ. २४) ही कविता वृत्तभावगीताचें उत्तम उदाहरण म्हणून देतां येईल. वर लिहिलेलीं सर्वच काव्ये वृत्तभावगीतांचींच उदाहरणे होत; विशुद्ध असें वृत्तविषयक काव्य त्यांत नाहीं; तीं सर्व थोडीं फार संकीर्ण आहेत.

दुसरा एक वर्ग व्यक्तिविषयक कविगीतांचा. ह्या कविगीतांत श्री. गोखल्यांनीं स्वानुभवांचें वर्णन केलें आहे. तत्त्वतः, कविगीतें या नांवाला सर्वस्वीं पात्र अशीं हींच काव्ये (purely subjective lyrics). कारण त्यांच्यांत परकीय,संमिश्र असें कांहीं नाहीं. 'सिंहगडावरची सकाळ' (पृ. ३६), 'कांहीं अलौकिक पाहिल्यावर' (पृ. ३९) 'वैतागलेला' (पृ. ५६) 'विसंवाद' (पृ. ५९) 'भावडत्या कवितेस' (पृ. ७१) 'हृद्गत आणि अश्रु' (पृ. ७४) 'उदास कविता' (पृ. ७६), 'काकुडलेला' (पृ. ७८) हीं सर्व व्यक्तिविषयक कविगीतांचीं उदाहरणे. त्यांपैकी काहींत त्यांनीं आपले कटु कष्टप्रद अनुभव वर्णिले आहेत, काहींत आपली कवितेवरची भक्ति वर्णिली आहे. या कविगीतांत

आवडीनिवडीचा प्रश्न उपस्थित होत नाही. कारण ती सगळीच एकजात मनोरम आहेत. कशाचाही आडपडदा न ठेवितां कवीने आपलें अंतःकरण या व्यक्तिविषयक कविगीतांत उघडें करून दाखविलें आहे. वाचकांना आपल्या विश्वासांत घेऊन त्यांना आपल्या सुखदुःखांची कथा निवेदन केली आहे. कवीच्या या सरलतेनें वाचकाचें मन त्याच्याकडे वेधतें आणि गानलुब्ध मृगाप्रमाणें ही कवीच्या आत्मवृत्ताची कथा ऐकत असतां त्याला कवीच्या दुःखाची झळ लागते. तसेंच कवीच्या आनंदविनोदनानें वाचकाचेंही आनंदविनोदन होतें, तात्पुरता तो तद्रूप आणि तदाकार बनतो. 'तुझें प्रतिबिंब' (पृ. ११८) - 'साठीं आणलेलीं फुलें' वगैरे कविता साहजिकच या व्यक्तिविषयक कविगीतांच्या सदराखालीं येतात.

ह्याच्या विरुद्ध एक कविगीतांचा वर्ग आहे, त्यांना प्रातिनिधिक कविगीतें (representative lyrics) असें म्हणणें युक्त होईल. 'गरीब आईचें गाणें', (पृ. ७९) 'उद्यांची गोष्ट' (पृ. ८९) 'सीतेचें गाणें' वगैरे अशा प्रातिनिधिक कविगीतांचीं उदाहरणें. प्रातिनिधिक कविगीतांत कवि दुसऱ्याच्या भावना, विचार आपलेसे करून घेतो, पण ते त्याचे विचार किंवा भावना नव्हत, आणि तो या भावना आणि विचार स्वमुखानें सांगत नाही. विचारप्रधान कविगीतें (reflective lyrics) म्हणून आणखी एक कविगीतांचा वर्ग आहे. 'आशा आणि अनुभव' (पृ. ११२), 'भावना आणि कल्पना' (पृ. ११६), 'स्मृति' (पृ. १२२) 'आशेला अंत नाही' (पृ. १२९), 'एक गोड विचार' (पृ. ६६) - इत्यादि विचारप्रधान कविगीतांचीं उदाहरणें. 'दुःखाची कहाणी' (पृ. ११५) हें गीत वरकरणीं जरी गोष्टीच्या रूपाचें आहे तरी त्यांत दुःखाचा विचारच गोष्टीरूपानें नटला असल्याकारणानें या दुःखाच्या कहाणीला विचारप्रधान कविगीतांतच स्थल देणें योग्य होय.

यानंतरचा मोठा वर्ग म्हणजे शिशुजनांसंबंधींचीं कविगीतें. अशा गीतांचा प्रस्तुत काव्यसंग्रहांत बराच मोठा भरणा आहे. त्यांपैकीं 'चांदोवाची गंमत' (पृ. २) 'एक गोड पापा' (पृ. ८), 'क्षणांत उलगडा' (पृ. ५५), 'त्यानें मजला हांसविलें' (पृ. ८८), 'बाळांनों' (पृ. ६९), 'आमची सोनी' (पृ. १२०), 'अज्ञान' (पृ. १२७), वगैरे कांहीं निदर्शनादाखल देतां येतील. शिशुजन-

विषयक कविता लिहिण्याचें काम अत्यंत विकट आहे, आपण पुनः रांगत, परत आपल्या बाल्यदर्शत प्रवेश केल्याशिवाय तें साधणें शक्य नाहीं. आणि यदाकदाचित् असेंही घडून आलें तर बहुधा बाल्यांत प्रवेश केल्यानंतर आपली कवित्वशक्ति नष्ट होईल. बालवाङ्मय लिहिणाऱ्या सगळ्याच लेखकांना ही प्रौढत्वाची अडचण भासते, पण ती कवींना विशेष नडते. श्री. गोखल्यांना ती आरंभीं आरंभीं चांगलीच नडली आहे. 'एक गोड पापा' (पृ. ८) यांतिल प्रसंग सुरेख आहे. पण या कवितेंतील छोट्या नायकाला जेव्हां कुणीं विचारलें 'आम्हीं तुला बाहेर नेलें तर तूं आम्हांला काय देशील ?' तेव्हां तो गंभीरपणानें सांगतो—

“अजुन आहे मी धाकटाच बाळ । मला नाहीं हापीस कीं पगाल ”
येथें कवीनें त्या बालकावर आपल्या प्रौढविचारांचा आरोप केल्या कारणानें या शिशुगीताला हीनत्व आलें आहे. या बालकानें पुढें दिलेल्या एका उत्तरांत याच प्रकाराची पुनरावृत्ति झाली आहे. 'काय द्यायचें तें आम्हांला प्रथम दे, थाप देऊन मग फसवशील' असें म्हटल्याबरोबर तो एकदम सांगतो 'मला नाहीं माहीत कशा थापा' हेंही एखाद्या प्रौढ माणसाला शोभेसेंच उत्तर आहे. 'एक जुनी व नवी गोष्ट' यांतलाही बालक असाच पण्डित आहे आणि तो आपल्या बाल्यवृत्तीशीं सर्वस्वीं विसंगत असें वर्तन करतो.

‘हा हा ! आई बाळ बोलला । मजसाठीं किती त्रास सोशिला
शीण कसा पण नाहीं वाटला । तुजला कधिंही । सांग हें कसें मज आई ।।
परंतु हे अपवाद होत. प्रथम प्रथम जरी श्री गोखल्यांना शिशुस्वभाववर्णनाची हातोटी साधली नाहीं तरी पुढें अल्पावकाशांतच त्यांनीं ही कला चांगलीच अधिगत करून घेतली हें त्यांनीं लिहिलेल्या अनेक उत्कृष्ट बालगीतांवरून सिद्ध करून देतां येईल. लहान मुलांना जगांतील सर्व वस्तूंविषयीं अभिनव कौतुक वाटत असतें. अन्तर्निरीक्षणादि मनोव्यापारांचा त्यांच्या मनाला दूरतः सुद्धां संपर्क झालेला नसतो, त्यामुळें त्यांच्या वृत्तींत एक प्रकारचा मोकळेपणा असतो. प्रत्येक गोष्टीचा अनुभव नवीनच असल्याकारणानें त्या त्या गोष्टींत त्यांचें मन रममाण होऊन जातें. जगाच्या दुष्टपणाचा, ढोंगीपणाचा परिचय नसल्यामुळें त्यांचें बोलणें चालणें निर्व्याज-

मधुर असते. त्यांच्या स्वच्छंदी-स्वानंदी साम्राज्यांत घोटाळ्याचे प्रश्न उपस्थित होत नाहीत. आणि झाले तरी 'शप्पत सुटली साखर वांटली' अशा तऱ्हेने ते त्यांची विल्हेवाट लावतात. दुःखक्लेशचिंतादि मनोविकृतींचा त्यांच्या मनावर झालेला परिणाम समुद्रपृष्ठावरच्या फेनबुद्बुदांप्रमाणे अल्पजीवी असतो. लहान मुलांच्या प्रेमळपणांत, त्यांच्या निष्कपट वर्तनांत आणि भाषणांत, त्यांच्या मनमोकळेपणांत, त्यांच्या अपरिमित कौतुकांत, त्यांच्या सहजसंतुष्ट, स्वानंदी, स्वेच्छाचारी वृत्तींत बालभावाची अपूर्व मोहिनी सांठविलेली असते. श्री.गोखल्यांच्या 'क्षणांत उलगडा' (पृ. ५५) या बालगीतांत ती प्रतीत होते. या गीतांतील विषय जसा साधा आहे तशी भाषा पण साधी आहे. तृणाग्रावर अधिष्ठित असलेल्या एकाद्या निर्मल जलबिंदूसारखी या काव्याची शोभा आहे. 'आमची सोनी' या बालगीतांतला प्रसंग, हर्षखेदाचा आविष्कार आणि निरास, शिशुस्वभावाचे सूक्ष्म वर्णन, भाषा आणि विचार सर्व कांहीं हृदयंगम आहे. 'अज्ञान' (पृ. १२७) वाचून टेनिसनच्या 'Home they brought the warrior dead' या चिमुकल्या गीताची आठवण झाली. एकाद्या दुर्दैवहत अबलेला तिचे बालक हाच काय तो एक आधार उरलेला असतो. त्याच्यावरच तिचे भावी महोदयाचे मनोरे उभारलेले असतात. अस्फुटावस्थेत असलेल्या अशा बालकाविषयी मातेला अवर्णनीय प्रेम वाटते. हा बालक मोठा झाल्यावर आपले मनोरथ पूर्ण करील, आपल्या नयनांचे पारणे फेडील असे त्या मातेला वाटत असते. आणि या विचारामुळे तिच्या साहजिक मातृप्रेमाला वारंवार भरते येते. श्री. कमलाबाई देशपांडे यांनी आपल्या 'गीतद्विदलांत' प्रसिद्ध झालेल्या 'बालकास पाहून' या कवितेच्या पूर्वभागांत एकुलता एक बालक असलेल्या मातृहृदयाचे अत्यन्त हृदयस्पर्शी वर्णन केले आहे. हा बालक म्हणजे निविडतमांतरी दिसलेला ताराच होय, किंवा 'असह्य दीर्घ निराशेला । आशातंतू सांपडला' किंवा 'अगम्य मार्ग क्रमण्याला । दूत प्रभूने की दिधला'. पण कमलाबाई म्हणतात हे अस्फुट सुम आहे, त्याने असेच राहावे कारण पूर्णत्वाला कोणतीही गोष्ट पोंचली म्हणजे तिच्या क्षयाचा दुःसह विचार मनांत येतो. 'अर्धस्फुट मम पुष्प असो । असेचि राहो नच विकसो ॥' या दोन ओळी वाचून मला गटेच्या (Goethe) डॉक्टर

फौस्टसच्या (Dr. Faustus), वचनाची आठवण झाली. 'Stay, moment for thou art beautiful.' कमलाबाईंची 'गीतद्विदलांतील' ही कविता निरतिशय मनोहर असं एक रत्न आहे. कारण त्यांतील भावना म्हणजे हृदयांतरीची जिवंत ज्योत आहे. तशीच भाषा व्यवस्थिति, विचार वगैरे सर्वच चित्ताकर्षक आहे.

श्री. गोखल्यांचें आपल्या मायभूमीवर प्रेम आहे आणि हें त्यांचें माय-भूमीवरील प्रेम त्यांनीं लिहिलेल्या कविगीतांत अनेक वेळां व्यक्त झालें आहे. 'सिंहगडावरची सकाळ' (पृ. ३६), जळजळ (पृ. ६२), आग (पृ. ७२), 'तोंपर्यंत' (७७), 'सालाबाद' (पृ. ८५), 'पर्वतीचें तळें' (पृ. ९३) हीं कविगीतें त्यांच्या देशावरील उज्ज्वल प्रेमाची साक्ष देतात. हा देश-भक्तिविषयक कविगीतांचा (Patriotic lyrics) निराळाच वर्ग मानतां येईल. श्री. गोखल्यांचा आवेश, उत्साह, सर्व बाजूंनीं झालेली देशाची अवनति पाहून त्यांना वाटत असलेली तळमळ, गतवैभवाची तीव्र जाणीव इत्यादि भावना वर दिलेल्या कविगीतांत उत्कृष्ट रीतीनें प्रतिबिंबित झाल्या आहेत, आणि उदात्त, कोमल वगैरे निरनिराळ्या स्वरूपांच्या जशा भावना असतील तशाच थाटाचें त्यांचें शब्दशरीर पण बनतें.

'दुर्दशा । परिस्थितिकशा । फोडिते पाठ ।
जग हंसतें म्हणतें तोंडावरि मुर्दाड ! ॥'

(पृ. ७२) हें एक भावनानुरूप शब्दांचें उदाहरण; यांतील भावना त्वेषार्च आहे. ह्याच्या उलट

“ भाऊस्तव नाना रडला-तें आटलें
गुज महादजीचें ओसरलें-वाळलें
पाणीच पुण्याचें जणुं सारें संपलें ” (पृ. ९३)

ह्या तीन ओळींतील शब्दरचना आणि वृत्त करुणरसानुरूप आहेत. आणखी एक या कविगीतांचा विशेष असा आहे कीं, त्यांत अळेंबळें आणलेला क्रोध किंवा ओढूनताणून आणलेलें कारुण्य हीं सांपडावयाचीं नाहींत. जसा हिंदुस्थानच्या गतवैभवाबद्दल श्री. गोखल्यांना अभिमान आहे, त्या-प्रमाणेंच त्यांना सध्यांच्या आमच्या दुःस्थितीचें कारण आमचे आम्हीच

आहोत याची पण जाणीव आहे आणि आपल्या देशवांधवांच्या दोषांचें आविष्करण करायला ते मुळींच कचरत नाहींत.

श्री. गोखल्यांनीं कांहीं ईशस्तुतिपर गीतें लिहिलीं आहेत. या काव्य-संग्रहाच्या आरंभीचें गाणें ईशस्तुतिपरच आहे. 'खरा थोर एकटा देव' (पृ. १७) 'देवा' (पृ. २७) 'दूर्वा, बेल आणि तुळशी' (पृ. ७७) इत्यादि आणखी उदाहरणें देतां येतील. हीं सर्व कमी अधिक प्रमाणानें त्यांची ईश्वरावरील अचल निष्ठा व्यक्त करतात. 'देवा' हें २७ पानावरील गीत मला जास्त आवडतें. 'चित्त शुद्ध करशील तर' वगैरे कवितांचा नीत्युपदेश हा विषय आहे, हें मागें सांगितलेंच आहे.

वर्णनपर कविगीतांचा एक स्वतंत्रच वर्ग केला तर बरें असें मला वाटतें. या वर्गांत कांहीं सृष्टिवर्णनपर कविगीतें व कांहीं व्यक्तिविषयक गीतें ह्यांचा समावेश होईल. 'तारागण' (पृ. १३), 'सविता, समीर आणि सरिता' (पृ. १६), 'वर्षाकाल' (पृ. १११) हीं केवळ वर्णनात्मक कविगीतें आहेत. 'संध्याकाळ' (पृ. ७५), 'संध्याकाळ' (पृ. ८२), 'झोंपडी आणि संध्याकाळ' (पृ. १०४) या तिन्ही गीतांत संध्याकाळच्या वर्णनापेक्षां संध्या-समयीं सुचलेल्या विचारांचेंच प्राबल्य जास्त आहे. 'जलभरण' (पृ. १०९) हें केवळ वर्णनात्मक गीत आहे (purely descriptive lyric). याचें वृत्त मनोरम आहे आणि भाषेंत विविध प्रकारचें नादमाधुर्य आहे. 'करुणा' (पृ. ९५) हें कविगीत वर्णनात्मकच आहे. 'जुना बाजार' (पृ. ४३) 'तगरीचें फूल' (पृ. ४७) 'चूक' (पृ. ६५) 'दसऱ्याचें सोने' (पृ. ९२) या सर्व कविगीतांत वस्तुवर्णनाला कल्पनाशक्तीचें अमित साहाय्य झालें आहे. वस्तु सामान्य असल्या तरी कल्पनाशक्तीचें तेज त्यांच्यावर झळकत असलें म्हणजे त्यांना अलौकिक मनोहरत्व प्राप्त होतें. कल्पनाशक्तीच्या या तेजाचें प्रभवस्थान कविमानसांत आहे. वर्डस्वर्यनें म्हटल्याप्रमाणें 'न विलसे द्युति ती जलधीवरी । नच पुन्हां गवसे भुवनोदरी ॥' The light that never was on sea or land. 'तगरीचें फूल' व 'चूक' या दोन कविगीतां-
संबंधीं हें विधान निःशंकापणें करायला कांहींच हरकत नाहीं.

न्यूटन, नेपोलिअन, महात्मा गांधी, नटवर्य गणपतराव, केशवसुत वगैरे प्रसिद्ध व्यक्तींना उद्देशून श्री. गोखल्यांनीं कविता लिहिल्या आहेत. नटवर्य

गणपतरावांची कविता मला आवडते, पण या वर्गातल्या कविगीतांत केशव-सुतांना उद्देशून लिहिलेलं कविगीत सर्वोत्कृष्ट आहे. त्यांत ८।१० ओळींत केशवसुतांच्या घडाडीचें, बुद्धिमत्तेचें, कर्तव्यगारीचें अगदीं मोजक्या शब्दांत पण अत्यन्त समर्पक वर्णन केलें आहे.

सरतेशेवटचा वर्ग म्हणजे स्फुटगीतांचा वर्ग. यांत 'पैसाफंडाचे श्लोक' (पृ. ३१), 'अशिक्षित दारुबाजास' (पृ. ४८), 'लांकूड व लोखंड' (पृ. ४८) इत्यादि कविता येतील. ज्यांना कुठें थारा नाही, त्यांना या वर्गात आश्रय मिळेल. असो. आणखी कितीतरी कवितांचा निर्देश येथें केला नाही, कारण हें वर्गीकरण संस्कृत टीकाकार म्हणतात तसें 'दिङ्मात्रमुपदर्श्यते' या पद्धतीनें केलें आहे.

संक्षेपतः सांगायचें म्हणजे, इंग्रजी कविगीतांच्या विशिष्ट गुणांनीं समन्वित अशी ही काव्यरचना आहे. भावार्थदीपिका लिहितेवेळीं ज्ञानेश्वरांनीं 'भाष्यकारातें वाट पुसत' असा आपला मार्ग काढला. श्री. गोखल्यांनीं केशवसुतांना 'वाट पुसत' आणि मधूनमधून इंग्रजी काव्य वाचून आपला मार्ग चोखाळला आहे. परंतु पहिलें प्रोत्साहन जरी केशवसुतांच्या काव्या-मुळें झालें असलें तरी पुढच्या श्री. गोखल्यांच्या काव्यांत आणि केशवसुतांच्या काव्यांत पुष्कळच तफावत आहे. तें कसेंही असो; एवढें मात्र खरें कीं, इंग्रजी कविगीतांतील स्वसुखदुःखनिवेदन, लहानमोठ्या तत्त-त्प्रसंगांनीं उद्भूत झालेल्या भावना आणि विचार यांची अभिव्यक्ति, रचनासौष्टव, शब्दगुणवृत्तालंकारांची अनुरूपता, संक्षिप्तता, आटोपशीरपणा वगैरे गुण श्री. गोखल्यांच्या कविगीतांत आढळून येतील. पण या कवितेचें इंग्रजी कविगीतांशीं सादृश्य असलें तरी तिचें एकंदर स्वरूप विशुद्ध महाराष्ट्री थाटाचें आहे; त्यांत परकीय, अतएव विसंवादी आणि क्लेशकर असें कांहीं नाही.

आतां राहिलें दोषप्रकरण. श्री. गोखल्यांच्या काव्यांतील कांहीं दोष त्यांच्या गुणांच्या अतिरेकामुळेच उत्पन्न झालेले आहेत. त्यांच्या साधेपणाचा अतिरेक झाला म्हणजे त्यांच्या काव्याला एक प्रकारचें हीन, दीन, मलिन असें स्वरूप प्राप्त होतें. आणि कांहीं कांहीं वेळां ते शब्दांची इतकी काटकसर करतात कीं, या काटकसरीचा अतिरेक होऊन अर्थाची

मुस्कटदाबी होते. तसेंच निर्दोष काव्यरचनेला (structure) जितके परिश्रम घ्यायला पाहिजेत तितके ते घेत नाहीत, आणि यमक जुळविण्याच्या कामांत फारच बेफिकिरी दाखवितात. 'अशिक्षित दारूबाजास' (पृ. ४९) या कवितेंत 'कसें निर्दयांनो पितां लाल पाणी' ही ओळ आली आहे. यांतलें 'लाल पाणी' सहृदयहृदयाचें मात्र पाणी करतें. तें दारूबाजास जसें हितावह नाहीं तसेंच काव्यांतही अनर्थकारक आहे. वरील ओळीच्यापुढें दुसरी एक ओळ आली आहे. " मधें दारूचा ग्लास ढोसून जाती " या ओळींतील 'ग्लास' आणि 'ढोसून' हे शब्द वर दिलेल्या 'लाल पाण्या'वर मात करतात. 'तोंपर्यंत' (पृ. ७७) या कवितेंतील शेवटच्या दोन ओळी-विशेषतः दुसरी ओळ-

'हिंदुस्थान असा पिडून अडला लचार नानापरी ।

तोंपर्यंत करील काय अगदीं तो देव आला तरी ॥'

श्री. गोखल्यांच्या काव्यांतील दैन्याचें आणखी एक उदाहरण म्हणून देतां येईल. 'पांखराचें घरटें' (पृ. ५७) या कवितेंत एका मुलाला पांखराचें घरटें सांपडलें म्हणून मौज वाटली आणि मग

'ती आईस दावुनि होईल फारचि फार' •

'हें सहज तयाच्या मनांत सहजीं आलें'

या दोन ओळी काव्यदेवीनें क्वचित्प्रसंगां धारण केलेल्या चीरचीवरांचें उदाहरण होत. 'फारचि फार' हे शब्द वाचून मला वर्डस्वर्थच्या 'And she was fair and very fair' या ओळीची आठवण झाली. 'पांखराचें घरटें' या कवितेंत तो बालक आपल्या आईनें सांगितल्याप्रमाणें घरटें जेथल्या तेथें नेऊन ठेवतो, पण दुसऱ्या दिवशीं तें त्याला कुठें सांपडत नाहीं, तेव्हां गोखले म्हणतात,

'सहज पुशिलें तें सांगितलें त्यानें । मरुनि गेलें भेटलें कोण जाणे ॥'

येथें पहिल्या ओळींत 'त्यानें' म्हणजे कोणी, हें समजायला मार्ग नाहीं. हा काटकसरीच्या नादाचा परिणाम. 'कांहीं पानें' (पृ. ८०) या काव्यांत

'नादिष्ट मारीत सदैव तान । तेणें करी पिंपळपान ताण ॥'

असें पिंपळाच्या पानाचें वर्णन केलें आहे; त्यांत पिंपळाच्या पानाचा उल्लेख पहिल्यादां केला असता किंवा दोनदां केला असता तर अर्थ सुबोध झाला

असता. 'नदी आणि मानिनी' (पृ. १०३) या कवितेंत शेवटच्या दोन ओळींत मानिनीचें संभाषण आणि कृति यांच्यांतली विसंगति दाखविल्ली आहे. सरळ वाटेनें जाणाऱ्या अर्थाला एकदम कलाटणी दिल्यामुळे वाचकाला विचकल्यासारखें होतें. अर्थाच्या परिवृत्तीचा थोडासा स्पष्ट निर्देश केला असता तर बरें झालें असतें. काटकसर हा व्यवहारांत तसाच काव्यांतही वाखाणण्यासारखा गुण आहे पण त्याचा अतिरेक झाला म्हणजे अर्थ समजणें मुष्किल होतें. तिसरा दोष काव्यरचनेचा (faulty structure). 'आईसाठीं आणलेलें फूल' (पृ. २८) या कवितेंतील पूर्वभागाचा निष्कारण विस्तार झाल्यामुळे एकंदर काव्याची रचना बेडौल झाली आहे. हें एक उदाहरण. दुसरें 'गरीब आईचें गाणें' (पृ. ७९). या कवितेंतील कल्पनांची आणि विचारांची मांडणी व्यवस्थित झालेली नाही. सदोष यमकांची उदाहरणें तर श्री. गोखल्यांच्या काव्यांत पुष्कळच सांपडतील. 'एक-वेग' (पृ. १९) 'सोस-दोस्त' (पृ. ३८) 'पाय-अपाय' (पृ. ९५). हीं कांहीं, विशेष श्रम न करितां सांपडलीं तीं दिलीं आहेत. क्वचित् यतिभंगाचीं, व्याकरणदृष्ट्या अशुद्ध अशा वाक्यरचनेचीं उदाहरणेंही नाहींत असें नाहीं. आणखी एक श्री. गोखल्यांच्या काव्यांतील वैगुण्य सांगायचें म्हणजे त्यांच्या कांहीं कवितांतील प्रसंग क्षुल्लक आहेत. 'किंचित् नवल' (पृ. ११३), 'माघमासीं पाऊस' (पृ. ६४), 'रोज पैसा मागणाऱ्या भिकान्यास' (पृ. ६०) वगैरे काव्यांतील विषय इतके क्षुद्र आहेत कीं, त्यांना कवितेचा वेष देणेंच उचित नव्हे. अशाच बारीकसारीक प्रसंगांवर लिहिलेलीं निर्बल कवनें, श्लोकाच्या चार चरणांत समाविष्ट केलेले गद्यवेषांतच बरे दिसणारे विचार इत्यादि बरेंचसें सटरफटर या काव्यसंग्रहांत छापलें आहे. केशवसुतांच्या काव्यांतील एका अवगुणाचें श्री. गोखले कधीं कधीं अनुकरण करतात. हा अवगुण म्हणजे कविता रचल्यानंतर कवि आपण होऊनच शेवटीं कवितेंतील नीतितत्त्व, त्यांत वर्णन केलेल्या प्रसंगापासून घ्यायचा धडा, थोडक्यांत सांगायचें म्हणजे कवितेचें तात्पर्य विशद करून सांगतो; जें व्यंग्यस्वरूपांत विभवसंपन्न असतें तें वाच्य करून त्याला दैन्य आणतो. सुज्ञ वाचकांना अशा साहाय्याची अपेक्षा नसते; उलट असें कांहीं कोणीं करणें म्हणजे त्यांच्या रसिकतेचा

एक प्रकारें उपमर्द करणें होय. आतां एकच गोष्ट राहिली आणि ती श्री. गोखल्यांच्या काव्यांत कोणाच्या गुणांचा वाचकांनीं शोध करूं नये ही होय. अशा प्रकारचें वैगुण्य सांगणें म्हणजे श्री.गोखल्यांना दोष देणें नव्हे. केवळ या प्रकरणाला पूर्तता यावी म्हणूनच उपरिनिर्दिष्ट वैगुण्य येथें नमूद केलें आहे. श्री. गोखल्यांच्या काव्यांत अलोट धैर्य, अमित उत्साह, असामान्य आत्मविश्वास, असाधारण बुद्धिबल इत्यादि गुण किंवा त्यांचें वर्णन फारसें आढळून येणार नाही. तसेंच झंझावाताप्रमाणें अनिरुद्ध संचार करणारे, एकाद्या विशाल जलौघाप्रमाणें अप्रतिहतगति असे विचार, वादळाच्या वेळीं खवळलेल्या समुद्रपृष्ठावर उसळणाऱ्या पर्वतप्राय लाटांचीच उपमा ज्यांना योग्य होईल अशा भावना व त्यांचें वर्णन हींही सांपडणार नाहीत. आपल्या प्रबल आवेगानें वाचकाला विवश करून त्याचें अंतःकरण हदरून, थरारून सोडणारें असें त्यांच्या कवितेंत कांहीं नाही; असलें तरी अल्पप्रमाणांत असणार. श्री. गोखल्यांच्या भावना प्रबल आहेत पण अत्युत्कट नाहीत. तिसरी गोष्ट अशी कीं, श्री. गोखल्यांची दृष्टि परिच्छिन्न आहे; पुढें ती वाचनानें आणि अनुभवांनीं विशाल होईल, पण सध्यांचें तिचें क्षेत्र मर्यादित आहे; गरिबीचाच संसार तरी त्यांत उत्तम टापटीप आहे हें मात्र खरें.

अखेरीस श्री.गोखल्यांनीं त्यांचें हें काव्य वाचण्याची व त्यांतील रसास्वाद घेण्याची संधि मला आणून दिली याबद्दल त्यांचे आभार मानावे तितके थोडेच. कवीशीं समरस होऊन, त्यांच्या अंतरंगांत शिरून त्यांच्या भावना-विचारांचा मोहकपणा आनल्याला अनुभवावयास सांपडावा आणि आपल्याला जो आनंद झाला त्यांत इतरांना वांटेकरी करावें एवढाच या प्रस्तावनेचा हेतु. येथें जें गुणदोषविवेचन केलें आहे तें स्नेहबुद्धीनें केलें आहे, तरी त्यांत अंधळें प्रेम कोणाच्या प्रत्ययास येणार नाही, असा मला भरंवसा वाटतो. उत्तम काव्याला कोणाच्या शिफारसपत्राची जरूरच नाही, आणि काव्य जर अधम असेल तर प्रत्यक्ष बृहस्पतीनें त्याची वाखाणणी केली म्हणून काय होणार!

यदि सन्ति गुणाः पुंसां विकसन्त्येव ते स्वयम्

वाचा वाचस्पतेर्व्योम्नि विलसन्ति न वल्लयः ॥

पुणें,

ता. ४ जानेवारी १९२५. }

रामचंद्र कृष्ण लागू. ला

माझे कर्तव्य.

हा कवितासंग्रह प्रसिद्ध होत असतांना त्यासंबंधानें ज्यांचे मजवर प्रेमळ उपकार झाले आहेत, त्यांचा नामनिर्देश करून कृतज्ञता व्यक्त करणें हें माझे कर्तव्य आहे.

प्रथमतः ज्यांच्या मार्मिक व रसिक शिक्षणानें माझी काव्यस्फूर्ति जागृत झाली ते माझे गुरुवर्य श्री. यशवंत गणेश फफे व प्रो० चिंतामणराव जोशी एम्. ए. यांचा मी येथें परम आदरानें उल्लेख करतो. माझे रसिक सहा-ध्यायी मनोहर व्यंकटेश जेरे यांचें स्मरण मला यावेळीं झाल्यावांचून रहात नाहीं. तसेंच ज्यांचेकडून काव्यवाङ्मयासंबंधानें अनेकविध गोष्टी मला समजल्या ते माझे रसज्ञ मित्र श्री. त्र्यंबक बाळकृष्ण भोपळे आणि श्री. विनायक नीलकंठ उपाध्ये यांनाही मला विसरतां येत नाहीं. कै. गणेश विठ्ठल कुळकर्णी यांनीं आपल्या मासिकांतून मोठ्या गुणग्राहकतेनें कांहीं कविता प्रसिद्ध केल्या होत्या, आज हें पुस्तक पाहून त्यांना फार आनंद झाला असता. आणखीही ज्या गुरुजनांनीं व मित्रांनीं मला वेळोवेळीं उत्तेजन दिलें त्यांचें मला स्मरण आहे व त्या सर्वांचा मी अत्यंत आभारी आहे.

या पुस्तकाचें खरें भूषण म्हणजे याची प्रस्तावना होय. तिला कोणतेंही विशेषण लावण्याचा माझा अधिकार नाहीं. विद्वान् व मार्मिक रसिकांचा तो अधिकार आहे. पण अशा वाचकांशीं परिचय करून देणारी प्रस्तावना माझ्या पुस्तकाला लाभली, याबद्दल मात्र मला आनंद आणि अभिमान वाटतो. ऋणानुबंध मोठा विलक्षण असतो, यांत शका नाहीं. प्रोफेसर-साहेबांची व माझी अवघी दीडदोन वर्षांची ओळख आणि त्यांचेपार्शीं सांगण्यासारखा समानतेचा कोणताही हक्क माझेपार्शीं नाहीं; असें असूनही त्यांनीं इतक्या आस्थेनें व परिश्रमानें प्रस्तावना लिहून दिली हा केवळ त्यांचाच थोरपणा आहे. कोणत्या शब्दांनीं त्यांचे आभार मानावे, हेंच ला कळत नाहीं. मी त्यांचा सदैव ऋणी आहे.

२५
२६

२५ वाः खात्मक अनेक कारणें आहेत त्यांतील एक प्रोत्साहक कारण म्हणजे २६ का

याच मुदतींत झालेला श्री. दि. गं. केळकर (कवि अशातवासी) यांचा स्नेह होय. त्यांचें ह्या कवितेवर इतकें प्रेम आहे कीं, कधीं कधीं त्यामध्ये ते मला हार खायला लावतील कीं काय, असें मला त्यांचें भय वाटतें. हा संग्रह इतक्या लौकर प्रसिद्ध होण्यास ते बऱ्याच अंशांनीं कारण आहेत. त्यांना संग्राहकाचा मान देऊन मी त्याची जाणीव व्यक्त करीत आहे, यापेक्षां विशेष कांहीं नाहीं.

पूर्वसंपादित लोकप्रियता किंवा कीर्ति या पुस्तकाचे प्रकाशनास कारण नाहीं. माझ्या वडील बंधूंनीं केवळ बंधुप्रेमानें हें पुस्तक प्रकाशित केलें आहे. ते नेहमींच माझ्यासाठीं अशा गोष्टी करीत असतात. त्यांचे आभार मानण्याचें मी मनांत आणणें यासारखें कृत्रिम कांहींच होणार नाहीं.

माझ्या बंधूंचीं मुलें आमची सोनी व आमचा नाना यांचाही येंथें उल्लेख केल्यावांचून मला रहावत नाहीं. आमच्या घरांतील या चालत्या-बोलत्या काव्यांनीं, जेव्हां मनांतलें सर्व काव्य नष्ट व्हावें अशा अनेक स्वक्ष प्रसंगीं, ह्या कवितेला धीर देऊन जीवन दिलें आहे—पण त्यांचेजवळ जशी उपकारांची भाषा नाहीं तशीच माझेजवळ आभारांचीही नाहीं.

पुणें
१६ जानेवारी १९२५. }

हरि सखाराम गोखले

कांहींतरी

[माझ्या कवितासंग्रहाचें नांव 'कांहींतरी']

[शार्दूलविक्रीडित]

ह्या मोठ्या जगतास अल्प इतुकें हें होय 'कांहींतरी'
ज्ञानेशादि महान् कवी खचित हें भाषेस 'कांहींतरी'
कोणाला स्वपलें कुणास खुपलें त्यांनाहि 'कांहींतरी'
माझे—मद्दहदयांतलें—म्हणुनि जें तें हेंच 'कांहींतरी'

१ डिसेंबर १९२२.

हरि सखाराम गोखले.

शुद्धिपत्र

[कांहीं ठळक चुकांचें शुद्धिपत्र खाली दिलें आहे.]

पृष्ठ	ओळ	मुद्रित	मूळ
१२	७	भीतिनिराश-	भीतिनिराशा
३८	१४	आरशामघ	आरशामधें
४०	२०	दान	दीन
६३	४ [आयुष्य]	?	!
७३	३ [भैरवी]	'करिं न मिलुनी' (याचे पुढें)	हृदयसुमनीं
८१	८	लहान असली तरीहि ताइ	...ताई
"	१२	दिल्याचाही	दिलाचाही
"	१९	मातापितरांनीं	मातापितयांनीं
८२	७ [संध्याकाळ]	'झालें वर्ष पुढें' (याचे पुढें)	न
९६	४ [सोनचांफ्यास]	निदिलें	निंदिलें
९९	२ [-साठीं आणलेलीं फुलें]	पीडा	पाडी
१०२	१२	आज्ञानें	अज्ञानें
१०३	५ [नदी आणि मानिनी]	तुझी तूं जाई। इतुकी (याचे पुढें)	मी
१०४	७ [झोंपडी व संध्याकाळ]	सुखे	सुख
११८	९	आसरा	आरसा
१३१	९	रूप...	रूप...

प्रस्तावना

पृष्ठ	ओळ	मुद्रित	मूळ
५	२	असें म्हणायला हरकत कांहीं नाहीं ...कांहीं हरकत नाहीं	...कांहीं हरकत नाहीं
१६		नवा पॅरा [आरंभ] ह्याप्रमाणेंच	ह्याप्रमाणें
२९	१३ [शेवट]	अशीच	अशी

अनुक्रमणिका

कवितेचें नांव	पृष्ठ	कवितेचें नांव	पृष्ठ
१ ईश्वर	१	२७ सीतेचें गाणें	४०
२ चांदोबाची गंमत	२	२८ दीनांचा विश्वास	४१
३ दारिद्र्याचे विलास	३	२९ प्रार्थना	४२
४ मी कोण ?	४	३० जुना बाजार	४३
५ खुळें प्रेम	५	३१ पतंगाचा पोवाडा	४५
६ दयाघन गौतम	६	३२ तगरीचें फूल	४७
७ एक गोड पापा	८	३३ लांकूड व लोखंड	४८
८ फूल कुस्करलें तरी-	१०	३४ अशिक्षित दारूबाजास	४९
९ कुणासाठी ?	११	३५ नेपोलियनास	५०
१० चित्त शुद्ध करशील तर	१२	३६ मंजुळीचा दादा	५१
११ तारागणाकडे पाहून	१३	३७ क्षणांत उलगडा	५५
१२ श्रीशारदेस	१४	३८ तासाचा ठोका	५६
१३ प्रीति आणि नदी	१५	३९ वैतागलेला	५६
१४ सविता, समीर आणि सरिता	१६	४० पांखराचें घर्टें आणि एक मुलगा	५७
१५ खरा थोर एकटा देव	१७	४१ विसंवाद	५९
१६ आईसाठी आणलेलें फूल	१८	४२ रोज पैसा मागणाऱ्या भिकाऱ्यास	६०
१७ एक जुनी व नवी गोष्ट	२१	४३ बसल्याबसल्या गाणें	६०
१८ माळ फुलांची; पण वास ?	२४	४४ भिडेखातर	६१
१९ देवा	२७	४५ जळजळ	६२
२० अश्रूंचा पाऊस	२८	४६ आयुष्य	६३
२१ पैसाफंडाचे श्लोक	३१	४७ लेखणी	६३
२२ ७८ वर्षांच्या एका बालिकेस पाहून	३३	४८ एका चित्रास	६३
२३ महात्मा गांधी	३५	४९ माघमासी पाऊस	६४
२४ सिंहगडावरची सकाळ	३६	५० जगाचें वर्णन	६४
२५ एका आणि पहा	३८	५१ चूक	६५
२६ कांहीं अलौकिक पाहिल्यावर	३९		


कवितेचें नांव	पृष्ठ	कवितेचें नांव	पृष्ठ
५२ एक गोड विचार	६६	७९ सालाबाद	८५
५३ नटवर्य गणपतराव जोशी	६७	८० चतुष्टय	८५
५४ मोहिनी	६८	८१ समाधान	८६
५५ बाळांनो	६९	८२ चतुर चोरी	८६
५६ दूर्वा, बेल आणि तुळशी	७०	८३ आह्वान	८७
५७ आवडत्या कवितेस	७१	८४ विलक्षण वाटसरू	८७
५८ हा कोण ?	७१	८५ त्यानें मजला हांसविलें	८८
५९ आग	७२	८६ आयुष्याची घडी	८९
६० संध्याकाळ	७३	८७ उद्यांची गोष्ट	८९
६१ भैरवी	७३	८८ माझे ग्रह	९०
६२ हृदय आणि अश्रु	७४	८९ नवा शब्द	९०
६३ स्वातंत्र्याची प्रकृति	७४	९० वहीची ओळख	९१
६४ संध्याकाळ	७५	९१ ती एकटी	९१
६५ पाठमोरी	७५	९२ दसऱ्याचें सोनें	९२
६६ उदास कविता	७६	९३ तात्पर्य	९२
६७ जांवयाला तांब्या	७६	९४ पर्वतीचें तळें	९३
६८ तोंपर्यंत	७७	९५ दोघांसही	९३
६९ खैबरखिंड	७७	९६ काळनदीवर	९४
७० काकुडलेला	७८	९७ दाराची कडी	९४
७१ केशवसुतांच्या कवितेच्या		९८ करुणा	९५
शेवटच्या पानावर	७८	९९ फूल आणि उदकाडी	९६
७२ गरीब आईचें गाणें	७९	१०० सोनचांफयास	९६
७३ कांहीं पानें	८०	१०१ चित्र	९६
७४ आपुलकीचें गीत	८१	१०२ मित्रा	९७
७५ संध्याकाळ	८२	१०३ अरुणजन्म अथवा	
७६ त्याच जुन्या श्लोकाची		स्वातंत्र्यासाठीं प्रयत्न	९८
आठवण	८३	१०४ -साठीं आणलेलीं फुलें	९९
७७ गौरीशंकर	८४	१०५ एक ग्रंथ	१००
७८ एक घाव	७४	१०६ एक बेत	१००

कवितेचें नांव	पृष्ठ	कवितेचें नांव	पृष्ठ
१०७ तशी ती रूपानें सुरेख नाहीं	१०१	१३२ देवदर्शन	११६
१०८ विचार आणि विकार	१०१	१३३ पक्षी आणि सुगंध	११७
१०९ चार वर्षांच्या मुलीची गोष्ट	१०२	१३४ तुम्हें प्रतिबिंब	११८
११० नदी आणि मानिनी	१०३	१३५ माझा आवडता दगड	११९
१११ वियुक्ताचे उद्गार	१०३	१३६ आमची सोनी	१२०
११२ झोंपडी आणि संध्याकाळ	१०४	१३७ कधीकाळीं	१२१
११३ तुमच्यासाठीं	१०५	१३८ वाढदिवसाचें हृद्गत	१२१
११४ आई आणि देव	१०५	१३९ स्मृति	१२२
११५ घड्याळापार्शी दोनशब्द"		१४० मंजुळ, प्रेमळ आणि कोमल	१२३
११६ तुझ्याविषयीं	१०६	१४१ मला नकोसा मी	१२३
११७ गिळलेला अश्रु	१०६	१४२ दुष्काळांतलें उत्पन्न	१२४
११८ अनिवारपणीनें-	१०६	१४३ काळाची निष्ठुरता	१२४
११९ शाळेंत जातांना	१०७	१४४ वस्तु आणि मनुष्य	१२५
१२० फुलांचा राग करूं नको	१०८	१४५ औरंगजेब	१२५
१२१ होत्रो, पण होऊं नये	१०८	१४६ दिवा आणि कविता	१२६
१२२ जलभरण	१०९	१४७ अज्ञान	१२७
१२३ मोहनमाळ	१०९	१४८ दुर्भाग्य	१२८
१२४ नेपोलिअन आणि न्यूटन	११०	१४९ आशेला अंत नाही	१२९
१२५ वर्षांकाल	१११	१५० कृति आणि कीर्ति	१२९
१२६ आशा आणि अनुभव	११२	१५१ परागंदा	१३०
१२७ भैरवी	११२	१५२ तत्त्व आणि स्थिति	१३३
१२८ किंचित् नवल	११३	१५३ एक नी एक तीन !	१३३
१२९ प्रवासी	११४	१५४ विकसन	१३३
१३० दुःखाची कहाणी	११५	१५५ मैत्री	१३४
१३१ भावना आणि कल्पना	११६	१५६ बीज	१३४
		१५७ स्वर्गारोहण	१३५
		१५८ निवेदन	१३६

समर्पण.

[वसंततिलका]

आई, तुझेच गुण जे दिसतात माझे
पुष्पांतले सुगुण ते सगळे लतेचे
त्यांनींच दिव्य कविता मज प्राप्त झाली
ती मीं तुझ्या चरणिं सादर अर्पियेली !



ईश्वर.

[चाल-उगवो तो वैभवरवि०]

लीलेनें सहज सतत सकल विश्व ईश खेळवी.
निर्मा ही रुचिर धरा । नीलांबर अमृतकरा
अरुण उषा तिमिरहरा । अतुल थोरवी
चंद्रसूर्य तो फिरवी । तारागण तो खुलवी
कुमुदनलिनि तो हंसवी । अखिल भूलवी
अचल गिरी तेथ वसे । चपलांतरिं तो विलसे
सरितेसह घ वळसे । भेद नाठवी
तो वसंत कोकिलास । जलदविंदु चातकास
प्रिय सुधांशु त्या निशेस । तोच भेटवी
हृदयांतरिं तोचि वसे । ज्ञानाचें लावि पिसें
बोधाचे सतत ठसे । तोच उमटवी
त्यासमान नाहिं कुणी । सकलांचा तोच धणी
अतुल नित्य तत्करणी । सहज गुंगवी
प्रेमाचें आलोकन । करुणेचें हृदयासन
दीनाचें वाक्य-श्रवण । ब्रीद चालवी

चांदोबाची गंमत.

[चाल-आनंदी आनंद गडे.]

ये ये ताई पहा पहा .

गंमत नामी किती अहा !

चांदोबा खाली आला

हौदामध्ये बघ बुडला

कसा उतरला ? । किंवा पडला ? । पाय घसरला ?

कशास उलटें चालावे-

पाय नभाला लावावे ?

किती उंच हें आभाळ

तेथुनि हौद किती खोल .

तरि हा ताई । आई आई । बोलत नाही

चांदोबा तूं रडूं नको !

ताई तूं मज हंसूं नको.

किती किती हें रडलास

हौद रड्याने भरलास

तोंड मळविलें । अंग ठेचलें । तेज पळालें

उलटा चालूं नको कधी

पडशिल ऐसा जलामधी.

दारिद्र्याचे विलास.

[वसंततिलका.]

देतें नरास बहु कष्ट घडीघडीला
पाडी महाव्यसनिं दूषवि सन्मतीला
शांती विनष्ट करि अक्षयिंचा उदास
दारिद्र्य नित्य जगतीं करि हे विलास !

मानी जनांस अपमानिंच लोळवीतें
क्षुद्रापुढें कितिकदां तरि वांकवीतें
जेथें तिथें अपयशी करितें नरास
दारिद्र्य नित्य जगतीं करि हे विलास !

आसांकडून किति दुर्वच बोलवीतें
मित्रांकडून असहायचि टाकवीतें
मृत्यूहि भासवि बरा कितिदां मनास
दारिद्र्य नित्य जगतीं करि हे विलास !

मी कोण ?

[चाल-भूपती खरें तें.]

लालसा व्यर्थ तव मला करीं धरण्याची
 मी निराकारं परि अयुक्त उपमा प्रभुंची !
 रविकिरण वायु यांहुनी तीव्र गति माझी
 मजपुढें कथा मग काय होय विहगाची !
 गिरिशिखर, मेघ, नभ, तारागण यां सकलां
 भेटून यावया निमिष होय बहु मजला !
 प्रतिबंध मला नच कुठें कशाचा तिळही
 स्थल अगम्य मज या विश्वामाजी नाही !
 मी स्वतंत्र परि मज कुणी बळें नमवीती
 त्यांपुढें न चाले स्वैर चंपल मम वृत्ती !
 शिशुपरी प्रथम मज योग्य सुपथ जो दावी
 मी कृतज्ञतेनें दुःख त्याचें नुरवी !
 तव आस-इष्ट यांहुनी निकट मी वसतो
 लाडका सुताहुनि मातेचा मी असतो !
 मी तुझें ज्ञान बल तेज कीर्ति सद्गुण
 ओळखा बघूं मग असा असें मी कोण !

खुळें प्रेम

खुळें प्रेम.

[अंजनीगीत.]

नयनमनोहर ज्याची दीप्ती
अखिल जगाची ज्यावर प्रीती
त्या कनका नच, आयस ओढी

चुंबक-प्रेम खुळें!

सकल विश्व निज तेजें कोंडी
दिनकर त्याची सरी न थोडी
परंतु दीपावरी घे उडी

पतंग-प्रेम खुळें!

तेजोराशी विशाल गोळे
गणना त्यांची गिरा न बोले
एक चंद्र परि पाहुनि उसळे

सागर-प्रेम खुळें!

माहेरचि जें उच्चगिरीपद
वास जेथिचा अखंड सौख्यद
सोडुनि त्यातें वाहे धडधड

सरिता-प्रेम खुळें!

गोड विमल जल तुडुंब भरलें
कासारांचे असंख्य मेळे
असुनि घनास्तव तृषार्त ठेले

चातक-प्रेम खुळें!

सत्त्व ज्यामधें नसे अल्पही
अनुभव ज्याचा सौख्यद नाही
असें कसें जग गिरवित जाई

पुराण-प्रेम खुळें!

दयाघन गौतम.

[आर्या.]

मुनिमानसशांतीतें पेटवुनी तत्सतीस ढकलून—
पापाचरणीं, गेला छिद्रमया तनुस इंद्र घेऊन.
तेव्हां पडली होती दीन अहल्या धरेवरी हाय !
मत्तेभपीडनावश नलिनीपरिं विकल जाहला काय.
परमोग्रनेत्र गौतम मध्यान्हींचा जणों रवी तळपे
अश्रुजलें सिंचित तद्दहृदयाचे करि असंख्यसे कळपे.
तो क्रोधाविष्ट मुनी क्रौर्यें तिजला पुनःपुन्हां पाहे
ताडी स्वशीर्ष हस्तें, सोडी उच्छ्वास भाजण्या दाहें.
हत्संचित करुणेचा न पडावा शब्द एक बाहेर
दृष्टी वृष्टि करो बहु कोपाची म्हणुनि चाविला अधर.
बडवाग्नि जाळितांही मर्यादा लंघितो न तो उदधी
तैसा, अपराधी ती घोर तरी टाकुनी न जाय सुधी.
बघतां रक्तनयन पति ती दीनमुखी अधोमुखी होई
प्रार्थी मनि 'नेत्राग्ने, स्वाहा मी सिद्ध सत्वरीं घेई.'
जावें चरणापाशीं दावावें हृदय सर्व उकळून
बोलावें उचलावें प्रेमानें शुद्ध हृदय तोळून.
हृदयपयोनिधि तीचा घुसळुनि त्यावरि तरंग हे येती
नवनीतापरि मुनितें क्रुद्ध बघुनि ते क्षणांत पाझरती.
दयिता असुनी क्षमिता व्हायाची युक्ति तीस नच सुचली
आशाविनाशपवनें कदलीसम ती धरेवरी पडली !
निद्रित असतां जैसा डंखावा सर्प तीव्रविषवदन
तैसें झालें मूर्च्छित असतां मुनि शाप दे कठोरमन.
“ मच्छापें जार तुझा सहस्रभगकाय होय सुरपाल
तूही शिला बनूनी राहें विपिनीं अनल्प चिरकाल.”

वाक्तूणीरांतुनि हा शापशर न जों सुटेच तों चरणीं
 पडली भीत अहल्या जैशी व्याधासमीप मृदु हरिणी.
 हस्तें चरण धरोनी बहु दीनत्वे मुखाकडे पाहे
 फिरवी वदन मुनीश्वर नच पाहे स्तंभसा उभा राहे.
 किंचित्कालें कंपित तनुसम कंपित रवे सती वाहे
 'भो स्वामिन् प्राणपते, कारुण्ये एकवार मज पाहे.
 तुमची दयिता जरि मी आहे तरि ती नव्हे असेंच म्हणा
 माना व्यसनार्ता मज अबला वच आयका धरा करुणा.
 होत्ये जडा शिला वा जळत्येही नेत्रवन्हिच्या दाहे
 परि निखावे माझे शुद्ध हृदय एकदां दयालो, हे.
 शस्त्राते वज्राते शंपेते आपुल्या प्रहारे जें
 देई मृदुत्व ऐसें निजदूषण जाणते सती न दुजे.
 म्हणुनी वदत्ये आर्या, सुरपतिकापथ्य ना कळून अशी
 पडत्ये तमांत, रविसम शुद्ध करा तो करी धरेस जशी.
 मी कवणाची दुहिता, दयिता कोण्या पवित्र चरणाची
 परि गांजितां अशी कशि वृष्टी नच होय त्या दयाब्दांची !'
 ऐसें वदून पडली भूवरि भूत्रिण तिला न आधार
 कोपानल शमवाया नयनाश्रुंची पुन्हां सवे धार.
 कांहीं क्षणे मुनीचा कोप शमुनि अश्रु पातले नयनीं
 प्रेमाचा विजय सदा होतो हे दृश्य होय सर्वजनीं.
 स्वकरें उठवून सती देई स्कंधीं तिला सुखविराम
 बोले "अयुतां वरुषीं होइल अजपौत्र विष्णु श्रीराम
 पुनरपि भेटेन तुला जेव्हां तो राम येथ येईल
 निजपादरजे तुजला तूं स्मरणें सकल विश्व तारशिल."
 उच्छापवचघनरवे तप्त धरेसम सती मनीं धाली
 तांच शिला होउनि परि अहह ! जवे दुर्दिनामधें गेली !

एक गोड पापा.

[दिंडी.]

‘ नको ताईसाटखी बाहुली तीं
दिसे गोली पण आंत सख माती
खेळ बाहुलिचा खेळतसे त्याला
मला म्हणती बांगड्या बायक्याला.’
“ बरें आणिन मी तूजला घड्याळ
खिशामध्ये ठेव तूं सर्वकाळ ”
‘ नको खोटें तें वाजणाल नाहीं
वेळ शाळेंची सांगणाल नाहीं ’
“ आवडे का अलगूज तुला बोल ”
‘ नको त्याला भोंसकीं दोन चाल ”
मला नाहीं तें वाजवितां येत
भाडनाना सालखे मागतात.
मीच येतो कीं तुम्हा बलोबल
दाखवीतो जें मला आवलेंल ’
हंसुनि बोले “ बाहेर तुला नेला
तरी देशिल तूं काय रे अम्हाला ? ”
“ ताई कांहीं बाहेर येत नाहीं
म्हणाली ती बाहुली मला देई
जरी तुजला बाहेर अम्हीं न्यावें
तरी आम्हाला कांहींतरी द्यावें ”

अजुन आहे मी धाकटाच बाल
मला नाही हापीस की पगाल
तली देउन मग काहितली छान
चला येऊ पोशाख मी कळून ?

“ काय देशील तें प्रथम अम्हां देई
थाप देउन मग फसवशील पाहीं ”
‘मला नाही माहीत कशा थापा
बलें आधीं घ्या एक गोड पापा !’

मे १९१६.

फूल कुस्करलें तरी—

[पद.]

कुस्करलें फूल तरी । मारुं नको ताड याजला
 मेलें तें फूल काय । त्यासाठीं करिसि घाय
 कुसुमाहुनि मृदुल काय । बाळ आपुला
 पुष्पाची रुचिर लालि । बाळाच्या वसत गालि
 धरितां तूं मावळली । सोड त्याजला
 भ्रमर जेंविं मधु रसास । सेवि धरुनि लालसेस
 तेंविं मधुर चुंबनरस । सेवुं दे मला
 सुमन पवनलहरीला । प्रिय जेंवीं खेळाला
 तेंवीं हा बाळ मला । सोड त्याजला
फुलणारें फूल जसें । हंसणारें बाळ तसें
 दुखवुं नको त्यास असें । विनवित्यें तुला ।
 फुललेलें सुम चुरलें । पाहुनि मन हळहळलें
 रडवें मुख करित खुळें । अधिक हें मला
 गलित—अंग कुसुम तरी । केवळ मन व्यथित करी
 परि ही गे अश्रुसरी । रडविते मला
 उद्यानें बहुत भरलें । पुष्पांनीं फुलुनि वेलें
 बाळाहुनि तीं न वहिलें । वाटती मला
 हें अभिनव बाल-कुसुम । चारुगात्र मृदुल परम
 दिव्य स्वानंदधाम । सोड दे मला
 वोलुनि हें ताईला । ती घेई बाळाला
 प्रेमानें चुंबियला । बाळ हांसला.

कुणासाठीं ?

[चाल-चंद्रकांत राजाची कन्या.]

‘न कळत येउनि अशी एकटी पुष्पें मिळवोनी
कुणासाठीं हा हार गुंफिसी एकांतीं बसुनी ?

प्रश्नहेतु जाणुनीं सखीचा स्मित करुनी गालीं
प्रेमी बाला विनोदवचनें निजसखितें वदली—

“ अहा ग चतुरे, अपरंपारच अपुली चतुराई
कुणासाठीं हा प्रश्न करोनी दावियली बाई !

कळला मजला लाजविण्याचा हेतु तुझा कळला
परी समज मी नसे लाजरी खरें वदायाला.

‘कुणासाठीं’नें माझे नच गे तुझेच होय हंसें
आतांतिरि हें सोड डोळसे लटकें अंधपिसें.

पहा पहा, ही रक्तकपोला उषा उदयद्वारीं
उत्सुकतेनें उभी जरि तिला हंसति दिशा चारी.

अहा ! दरवळे सुगंध त्याची घालुनिया भूल
कुणा गुंगवी नलिनी तिजला कवणाचें खूळ ?

अशीच रजनी दीप उजाळुनि करिं घेई अरती
सांग कुणाला ओवाळाय़ा असते उत्सुक ती ?

शिवचापाचा पण लावुनि मग जनकाची बाळी
सांग पुढें ती कां गे अंतरिं अति विव्हल झाली ?

सांग लागलें वेड कुणाचें यांना अनिवार ?
असेन मीही तशीच वेडी जरि गुंफी हार ! ”

‘वेडि शाहणी कुणासारखी नकोत या गोष्टी
हेंच एक मज सांग गुंफिला हार कुणासाठीं ? ’

चित्त शुद्ध करशील तर—

[चाल—बिकट वाट वहिवाट.]

उषा उपरती सुविचार रवी प्रभात मंगल होईल
दुष्टभाव हे हिंस्र दडोनी सदृष्टसुमनें फुलतील
विकसित होईल हृदयकमल तव प्रेमरसानें भरलेलें
लोकभृंग मग धावत येतिल वचनसुगंधें भुललेले
सुटेल पावनतेचा वारा सकल किल्मिषें घनापरी
उडोनि जातिल दूर दूर मग यशोरवी तळपेल शिरीं
भीतिनिराशचिंता—सुसरी छळिती ज्या तुज परोपरी
भवांबुधींतुनि सुटोनि जाया आशेची गवसेल तरी
उद्योगाचीं वल्हीं लावितां नौका मग ती चालेल
कीर्तिपुरीला कल्पतरूच्या छायेखालीं लागेल
आनंदामृतपान कराया मिळेल येथें महीवरी
अजरामर उत्साह तुझा तो अजिंक्य जिंकिल सर्वपरी
असा परिस तव हातीं येईल शत्रू करशिल मित्र झणीं
विश्वाचा विश्वास लाभुनी खराखुरा होशील धनी
परमेशाचीं अनंत रूपें जिकडेतिकडे महीवर
पाहशील तूं सदैव अपुलें चित्त शुद्ध करशील तर—

तारागणाकडे पाहून.

[आर्या.]

तारे कीं कमलें हीं ज्यांहीं हें गगन सर्व फुललेलें
 कमलाताई अपुली शोधित विधुकरहि ज्यांत हे आले.
 कीं हा क्षतांकिततनू वीर शशी विजय पावुनी येई
 त्यातें ओवाळाय़ा रजनी हे दीप घेउनी जाई.
 कीं रत्नाकरनंदन अपुलें बहुमोल रत्नभांडार
 हें उघडून विनवितो 'कवणांचा तुज करूं प्रिये हार ?'
 कीं अंबरांगणीं या स्वच्छंदें विहरतीं सुखें बाळें
 ज्योत्स्नास्तन्य पिऊनी ज्यांचें हें मुख प्रफुल्लसें दिसलें.
 कीं पश्चिमात्रघूनें फेकियले आपुंले अलंकार .
 वदनीं पांडुरता ही विरहाची पसरली तिच्या घोर.
 —कीं हे कंदुक अब्रवब ! कोण तरी खेळतो असा स्वैर !
 त्याला—या खेळाला माझा सादर सदा नमस्कार !

श्रीशारदेस.

[शार्दूलविक्रीडित.]

जाड्यातें हरितें जसें निवटितें पापास गंगाजल
 होतें स्पष्ट जगन्निगूढ किरणें वस्तू जशीं सोज्ज्वल
 जें चित्तांतिल क्षुद्रभाव हरुनी मांगल्य विस्तारितें
 तें विज्ञान पवित्र जी भगवती आम्हांप्रती अर्पिते—
 ती देवी सुरवंदिता विबुधवाक्पुष्पार्चिता चित्कला
 ज्ञानानंद—विवर्धिनी भजकहृत्संमोहिनी मंगला
 सत्काव्यें कुसुमें समर्पुनि कवी आराधिती सर्वदा
 सद्भावें नमितों कृपोत्सुक मनें ती कामदा शारदा.
 वेडें बालक दावि खेळ करुनी मातेप्रती कौतुकें
 मातेवीण कुणी न कौतुक करी कैसें तया ठाउकें ?
 माझीं काव्यसुमें विदग्धसुजनां द्याया जरी मी भित्तों
 माते, तीं परि मी तुझ्या सविनयें मोदें पदीं वाहितों.
 या माझ्या सुमनांस वास अगदीं थोडा असे वा नसे
 कैशीं तीं तुज रोचतील असली शंका मनीं येतसे
 वेडा खेळ बघून आत्मशिशुचा माता मुका घेतसे
 होतो आठव हा विकंपित मना तो धीर त्या देतसे.

प्रीति आणि नदी.

[चाल-भूपती खरें तें०]

प्रीतीस भीति नच अखंड गति तिज आहे
दुर्लभ्य भयद गिरि लंघुनि सरिता वाहे.
प्राप्तीस प्रीतिच्या सदा भुकेलें विश्व
सागराकडे घे उत्सुक सरिता धाव.
अंशही प्रीतिचा सकलां बहु सुख देतो
वाहत्या नदीनें तत्तट शोभुनि जातो.

हृदयाची वदती प्रीती देवता

सरिता तर या भूवरची देवता
लेपतें द्वेष प्रीतीनें हृदये जुळतां
सागरीं या नदी कुठें दिसेना आतां !

डिसेंबर १९१६.

सविता, समीर आणि सरिता.

[वसंततिलका.]

शोभा नवी प्रतिदिनीं विलसे उषेची
 स्फूर्ती खगास नव नित्यहि गायनाची
 घेई सदा उदयवंदन या जगाचें
 यांतें निमित्त रवि कीं फिरणें त्याचें ?
 पुष्पें वनीं असुनि गंध जनांस देतो
 संगीत मंजुळ मनोहर ऐकवीतो
 ग्रीष्मार्कताप पळवी वळवी पयोदा
 तो धन्य सौख्यद समीर सदा वहाता !
 घेई जरी मलिनता उदरीं तरीही
 पावित्र्य निर्मलपणा उदकांत राही
 हें केवढें अतुल भाग्य पहा नदीचें
 लाधे तिला सुफल नित्यगतीतपाचें !
 वारा नदी रवि तिघें प्रिय आपणांला
 दुःखीं सुखीं सतत ते निज संगतीला
 त्यांपासुनी विहित बोध असाच घ्यावा
 आलस्यमुक्त नित उद्यम आचरावा.

खरा थोर एकटा देव.

[शार्दूलविक्रीडित.]

सारेही जलवाह तुंगशिखरीं आकर्षुनी पर्वत
 देतो नीर किती पहा उगम घे जी वाहिनी तीप्रत
 त्यायोगें बहु कोप येउनि तिनें खालीं उडी टाकिली
 धो धो शब्द करीत काय जणुं ती धिक्कारुनी चालली ॥
 पूर्णेदु प्रमुदे नभीं दिनकरा भेटावया धावतो
 जों जों सन्निध जाइ तों विकलता तेजोहरा पावतो
 अंतीं भानुसमीप होइ तंव हा ! अस्तित्वही लोपतें
 तेजोमत्तरविप्रताप अवघा हा भोंवतो इंदुतें.
 संक्रुद्धा तटिनीस अन्य तटिनी ओढे पुढें भेटती
 सर्वस्वार्पण ते तिला करिति तों होई किती शांत ती
 जों जों दूर शशांक हो तसतसा सान्या कला लाभतो
 तारे सर्व मिळून भोंवतिं मधें राजा जसा शोभतो.
 मोठे जे गमती दुखून असती ते क्षुद्रवृत्ती किती
 अन्यांना बहु हीन मानुनि कसे उन्मत्त अवेहरिती
 जे साधारण तेच थोर असती अन्यास संमानिती
 ऐसा आशय पाहुनी लिखित हें घेवो जनांची मती.
 सारेही सम ज्यास मानसिं नसे ज्याच्या मुळीं भिन्नता
 ऐसा थोर खरा दयाळु विभु तो विश्वामधुं एकटा !

आईसाठीं आणलेलें फूल.

[दिंडी.]

गिरीमागुनि पाहुनी तारकांला
 कौतुकानें जों भानु नभीं आला
 तोंच बालकही ये वनीं सलील
 जिथें सुमनें मृदु काम्य सुरभि फुल्ल.

नभीं येतां रवि तारका न राही
 बाळ आला परि विरहती फुलें हीं
 कसें प्रखराशीं मृदुल तें रमावें
 कोमलातें प्रिय कोमल तें व्हावें !

सहज कांद्यांतिल सुमन कुठें पाही
 तया तत्कालीं खुडुनि करीं वेई
 म्हणे नाजुक हें किती अहा ! आई !
 देव यातें कांद्यांत कसें ठेवी !

वधुनि पानाखालतीं दुजें फूल
 काळजीनें अवलोकि सर्व वेल
 स्वतांवरती घेऊन हार वात्र
 'फुलांसंगें खेळला लपंडाव.

शिरीं लतिकेच्या वधुनि एक फूल
 म्हणे लागुनि हें ऊन हें सुकेल
 नैको कुसुमा तूं लपुनि असा राहीं
 तुझी पानांची सावलीच आई !

श्रवाणें ठेवुनि नव पुष्प छानदार
करी स्वच्छंदें उपवनीं विहार
विहरतांना तोडून फूल एक
ब्राळ माघारा परतला सवेग.

परी करिचें सुम जपुनि ठेवियेलें
नाहिं त्यानें वर करुनि हुंगियेलें
नाहिं चुरिलें पाडिलें पथें येतां
कशासाठीं तो असें जपत होता ?

पडे दारीं पाऊल तोंच एका
आइ आई मारितो गोड हांका
शोध करितां धुंडुनी सदन सर्व
धाव घेई परिसतां शब्द 'धाव'.

'रामराया धाव' हें गोड गाणें
गात आई तुळशिशीं असें जाणे
येइ तेथें हळु पद न वाजवीलें
जननिनयनींचे अश्रु देखियेले.

अशीं गाणीं बसुनिया नित्य येथें
माय अपुली सुस्वरें नित्य गाते
तदा अश्रुसरी नयनिं तिच्या येते
असें त्यातें ठाउकें पुरें होतें.

गीत आईचें म्हणुनि जसें झालें
अश्रु पदरानें पुसुनि जसे गेले

तसा निकटीं येऊन बाळ बोले
 'तुला आई मां फूल आणियेलें'
 'किती सुंदर टवटावित पहा आहे
 घाल अपुल्या डोक्यांत आज तूं हें
 तूंच घालित नाहीस कां कधीही ?
 माधवाची घालिते रोज आई !'

सहज ऐकुनि उद्गार बालकाचे
 पाणि झालें त्या मातृमानसाचें
 कंठ दाटुनि तन्नयन भरुनि आले
 तदा अवघड बहु बालकास झालें !
 विगत सौख्याचें स्मरण तिला झालें
 अधिक तों तों तद्दृश्य भरुनि अल्लें
 वदलि नाही परि एकही वचासी
 मात्र धरिलें लाडक्या निज उराशीं !

[वसंततिलका.]

वैधव्य काय ? सतिचें व्रत तेंहि काय ?
 हें अज्ञ अर्भक तयास विदात काय ?
 बालून मातृगालें हस्त बघून तीतें
 आलें भरून करुणाजल लोचनातें.

एक जुनी व नवी गोष्ट.

[चाल-फुलें वेलीचीं०]

गोष्ट वाचियली पांडवप्रतापामधली

अश्वत्थामा लहान असतां

गरीब प्रेमळ त्याची माता

पीठ कालवुनि पाणी देतां

म्हणे रे बाळा घे दूध तुला प्यायाला !

गोष्ट अशी ही वाचुनि झाली

पुढें परंतू गती कुंठली

न कळे झाली जादू कसली

वाचितां बाळ गहिंवरला तो तत्काळ !

कोमल हृदयें हालविणारी

नेत्रांतुनि जल वाहविणारी

भरती प्रीतीला देणारी

गोष्ट ही असली बाळास खास त्या कळली !

तत्क्षणिं बाळें उठून कंठीं

निज मातेच्या देऊन मिठी

वदनीं तींच्या ठेवुनि दृष्टी

म्हटलें तीतें 'सांग हें कसें मज माते ?

अश्वत्थाम्याची जशि आई

गरीब तशि तूं माझी आई

तसें दूध पण प्याळों नाहीं
 कां गे आई मज तसें दिलें त्वां नाहीं ?
 प्रश्न असा हा निज बाळाचा
 अंकुर केवळ कोमलतेचा
 प्रेमळ हृदयीं उद्भव त्याचा
 जाणुनी माय धरि कवळुनि हृदयीं हृदय !
 'हा ! हा ! आई' बाळ बोलला
 'मजसाठीं किती त्रास सोशिला
 गीण कसा पण नाहिं वाटला
 तुजला कधिंही सांग हें कसें मज आई !
 माझ्यासाठीं सारें केलें
 सुख तें सारें मजला दिधलें
 नाहीं कधिंही स्वतां घेतलें
 काय हें केलें आई मीं दुःख तुज दिधलें !'
 नये दावतां असा उमाळा
 ऐकुनि हे वच हृदयीं आला
 कसातरि तिनें परि आवरला
 धरुनी हनुला " बोलली नाहिं रे बाळा
 दुःख नाहिं तूं कधींच दिधलें
 दिलेंस तूं सुख मीं अनुभविलें
 केले कष्टहि सारे हरिले
 बाळा सारे लाडक्या सर्वदा तूं रे !"

‘काय सांग मीं असें तुज दिलें ?
जेणें तुजला बहु सुख झालें’
शब्द असे जंव बालक बोले
तेव्हां आई प्रेमानें चुंबन घेई !

[वसंततिलका.]

जीवास कष्ट तनयास्तव माय घेई
संतोष एक. मुखचुंबन तीस देई !
आहे असें नवल अन्य जगांत मोठें
आई तिचा तनय यांविण काय कोठें ?

माळ फुलांची; पण वास—?

[चाल—मुळामुठेच्या हिरव्या—]

सदैव ताज्या यशःसुमांची गुंफोनी अभिनव माला
सेनेनें अर्पिली मोहुनी वीरवराच्या शौर्याला.
उत्साहाने कृतज्ञतेनें राष्ट्र करी जयजयकार
त्या वीराचा घोषरींही करिती सारे सत्कार.
होता तो त्यांचाच तरीही वाटे त्यांना असें मनीं
अपुला व्हावा नाते जुळुनी; हीच लालसा वसे जनीं
मी माझे घर, मान आपुला, इनाम मम उपवर कन्या
अर्पिन याला अशा मनीषा किति मांच्या हृदयीं होत्या.
जरी यामधें पारख झाली सीमाही औदार्याची
तरी असे का आत्मसमर्पण करिती युवती सर त्याची ?

*

*

*

सरदारानें बहुमानानें घरीं पाहुणा हा नेला
अर्पावी निज कन्या यातें हेतु असा हृदयीं धरिला
प्रेमाचा सन्मान तेथला त्या वीराचें मन रगलें
ध्यानीं नाहीं मनींही नाहीं असें परी अवचित घडलें
बकुलसुमांची सुकली माला ती त्याच्या हातीं होती
तिचा घेउनी वास कवळुनी हृदयीं बसला एकांतीं
स्वगत वदे तो “ अहा ! मालिके ! चतुर तुशी ती सखी किति
आणि तूं तरी वियोगिनीची दर्शनदात्री चतुर किति ! ”

भान हरपलें, कान विसरले ऐकायाचें, नवल नसे
 परंतु रुमझुमणारे नूपुर क्षणांत झाले मूक कसे ?
 'काय करीं तें ?—तें कां हृदयीं ? अस्फुट तें वदनीं काय ?'
 बघतां बघतां आणि ऐकतां मोहिनीच मोहुनि जाय.
 एकाएकीं युवकानें मग सुंदरीस त्या देखियलें
 तिनेंही केला प्रश्न—'काय तें ?'—'माल्य असें वासें भरलें'
 'सुकलेली ना माला ती मग जवळ कशाला बाळगिली ?
 —आणि काय ती अजून आहे सौगंधानें भरलेली ?'
 खोंचदार हे प्रश्न तिचे तरि सहज बोलला तो " होय "
 होय बोलुनी सोय न धरली मृदु हृदया लागे हाय.
 त्या चतुरेला सर्व समजलें आणि उमजलें तरीपण
 मनीं म्हणाली—'सुहृद् करावे दीन हाहि का वीरपण ?'

*

*

*

प्रणयवतीच्या चतुराईनें प्रसंग टळला दुस्तर तो
 परंतु वारिल कोण कसा जो चतुर विधाता पाठवितो !
 प्रेमानें जी वेडी झाली उन्मादानें बेहोष
 प्रणयवतीनें अशा टाकिले त्यावरि अनिवारचि पाश !
 पुष्पहार ती एकाएकीं मोहुनिया कंठीं घाली
 येतां भानीं रणधीराच्या वृत्तीची गडबड झाली !
 कांहिं सुचेना निःस्तब्धपणें उभा ठाकला चित्र जसें
 करपाशहि ती टाकणार तो तिला बोलला 'थांब' असें.
 'थांब सुंदरी, या हारांतिल पुष्पांना नाहीं वास
 , येत जयाला, त्यावरि अपुला टाकिसि कां हा करपाश !
 कां....३

वास येतसे मला फुलांचा जिने वेंचिलीं फुलें तर
 त्या दयितेनें—प्राणप्रियेनें दिधला मजला हा हार.
 हा जरि सुकला तरी न मुकलां वासाला अद्यापि असा
 तुझिया ताज्या हारासम गे म्हणुनी घे हा परत कसा ! ”
 प्रकार झाले असे त्यांमधें वीरचि तो झाला विजयी
 जशी रणीं समशेर तशी ती माला हें यश त्या देई !

* * *

नगरामध्यें स्वागतामधें चित्त त्याचें नच रमलें
 उत्कंठेनें वियोगिनीच्या खेड्याला घेउनि गेलें !
 ज्या बकुळीच्या पुष्पांची ती माल तिनें केली होती
 त्या बकुळीच्या झाडाखालीं चिंतित ती बसली होती !
 ‘जिवलग माझा विजयी झाला करिती सारे सन्मान
 दंग त्यांमधें तो झाला कीं असेल त्याला मम भान !
 पवित्र या सुमनांची—माझ्या प्रेमाची दिधली माला
 असेल का ती जवळ त्याच्या ठाउक रे देवा तुजला !’
 तोंच मागुनी शब्द निघाले “ हीच काय ती तव माला ? ”
 माल घेउनी—

क्षणार्धांत ती निजकंठीं माला गेली
 —आणि दुजी करकमलाची ती दयिताच्या कंठीं पडली !

* * *

धन्य धन्य तीं ! त्या मालेला वास कशाचा सांगावा—
 सर्वांनीं मोदानें इतुका हेतु मनीं मीं ठेवावा !

देवा.

[शार्दूलविक्रीडित.]

दासी होउनि राबते तव गृहीं लक्ष्मी सदा श्रीधरा
तीचा किंकर मी कृपेस मुकला लाभेल का आसरा ?
जो सर्वातक काल त्यावरि तुझी सत्ता अनंता चले
त्याचें भक्ष्यच मी कुठें प्रभु कुठें तूं स्वांत हें उन्मळें !

आहें इंद्रियदीन मी तव हृषीकेश प्रसिद्धी अशी
मी तों अंध मलाच जाणत नसे तूं सर्वसाक्षी वशी
व्हावी प्राप्ति मला तुझी पण कशी होणार या अंतरें
ऐसें नाममहत्त्व चिंतुनि निराशेचें भरें कांपरें !

जीं नामें भजला सुदूर करिती देवा तुझ्यापासुनी
तीं केव्हांहि मला नकोत परि तूं व्हावास यालागुनी
हा मी व्याकुल दीन भावुक तुला चित्तीं असा जाणतो
दीनानाथ दयाळ वत्सल तसें प्रेमें सदा बाहतों.

अश्रुंचा पाऊस.

[साकी]

बाळ लाडकें सान बसावें अपुल्या तातापाशीं
 तसें एक खेडें वसलेलें आहे सह्यगिरीशीं,
 रहात होता तेथें कुणबी भला देवजीराव
 लहानशा त्या गांवीं त्याचें होतें मोठें नांव !
 सांभाळी दारिद्र्य त्याचें सुख चोर जशी ठेव
 कधीं कुणाला कळला पुढला निज दैवाचा डाव !
 सगुणा त्याची घरधनीण ती शोभविणारी नांव
 संसार करी जपुनी खपुनी वाखाणी गुण गांव.
 त्या उभयांची स्वानुरूपता जणुं छाया घनदाट
 दों बाजूनीं करी सुखाची संसाराची वाट !
 नक्षत्रपथीं नक्षत्र जसें भेटावें चंद्राला
 मूर्तिमंत सुख तसें भेटलें त्या मार्गीं दोघाला !

*

*

*

त्या सौख्याला—त्या बाळाला—त्या त्यांच्या दौलतिला
 सात पावसाळे होउनिया अठवा जवळी आला
 तेव्हां प्रेमळ कष्टाळू त्या जीवां ऐसें वाटे
 प्रहर आठवा सातानंतर रोजचाच हा भेटे !
 आगोटीचें ताण म्हणोनी करुनि जिवाचें रान
 सर्व तरतुदी करिती स्मरुनी पुढें ठेवुनी ध्यान.

अंगणांत आधींच ठेविलीं तीन अळीं भाजून
बिया लाविल्या मुहूर्त बरवा आखितिचा पाहून.
कडेकडेचीं अळीं लाविलीं सगुणेनें—देवजिनें
उरलें मधलें अळें लाविलें बाळाच्या हातानें.

—पुढें जगाचा पोशिंदा कीं कनवाळू दीनांचा
पवनखगावर वसून सोडुनि सन्निवास अब्धीचा
आकाशांतुनि अनंतरूपें अवतरला भूवरती
तन्मयतेची साक्ष द्यावया सजली सारी सृष्टी !

* * *

हाय ! परंतू महामारिचा रोग भयंकर आला
लहानशा त्या गांवीं तेणें अनर्थ मोठा केला !
कृतांत, निर्घृण नको न्यावया तें तें घेउनि गेला
त्यांत त्यांचा तो एकुलता एक बाळही नेला !!

* * *

हिरव्या शेतीं हिरव्या रानीं हिरव्या डोंगरभागीं
वीज पडोनी सुकला ऐसा एकच वृक्ष अभागी !
तसाच तेथें दुजा अभागी होय देवजीराव !
दुर्दैवानें डाव साधला असा घालुनी घाव !
प्रगतघाता जसा झेलितो शिजतांहि पाषाण
दुःख तसें तें झुरुनि साहिलें निज मन केलें काठिण !
नशिबीं जें होणें तें झालें उरलें लौकर—छे—छे—
होणें तेव्हां होवो नाहीं अधीर मन हें माझे !

असें देवजी वदुनि सदाही देवाला दैवाला
कठोरतेच्या आनंदें हा ! कंठी आयुष्याला !

* * *

एके दिवशीं अंगणामधें विळां करीं घेऊनी
काम कायसें करितां फिरली दृष्टी आळ्यांवरुनी
तेव्हां मधळें अळें वाढतें जोरानें त्यावरती
फुलेंहि आलीं असतीं फारच असें देखिलें आणि—
—आणि एकदम विळा घातला त्यावर आवेगानें
तो हृदयावर घाव बैसला तसाच किंकाळीनें !
'काय काय हें केलेंत अहो' वेगें धांवत आली
ती अश्रूंचा पाऊस पाडित आळ्यापाशीं बसली !
अश्रु गळाले—त्यांत मिळाले, भान हरपुनी गेलें
मात्र बोलला—'हें काय तुवां वेहे, आरंभियलें ?'
'गे अश्रूंचा पाऊस जरी तुवां इथें पाडियला
त्याच्या ओलाव्यानें अंकुर फुटेल का गे याला ?
फुटला अंकुर तरी—उमळलीं फुलें—तरी काय ?
फळें बाजलीं तरी—आपणां करावयाचीं काय ?'

* * *

ज्या जीवानें आवेगानें असा तोडिला वेल
ज्या जीवानें आक्रोशानें हालविला भूगोल
त्या जीवांचे बंध तोडिले—तुटलेले—मग कोणी !
अश्रूंचा पाऊस तेधवां पाडी सारी धरणी !!

पैसाफंडाचे श्लोक

[भुजंगप्रयात]

स्वदेशीय उद्योगधंदे बुडाले
 कलाभिज्ञ सारे उपाशी निमाले
 जगावे कसे ते ? तरावे कसे ते ?
 तुम्हांवांचुनी कोण तारील त्यांतें ?
 नर्भी ग्रासितो राहु चंद्रास जैसा
 असे आपला देशही ग्रस्त तैसा !
 करा एक पैसातरी दान त्याचें
 अशा वेळिं आहे बहू पुण्य साचें !
 बघोनी नर्भी वाढता चंद्र त्यासी
 दशी वाहतां इच्छुनी लाभ जैशी
 समुत्कर्षगामी स्वदेशास तैसा
 हितेच्छु तुम्हीं अर्पिणें एक पैसा.
 असे तीर्थसा देश तुम्हां स्वकीय
 तदुत्कर्षवांच्छा सुवेला अलभ्य
 उपाध्याय सद्भाव संकल्प केला
 करा दान तें या स्वयंसेवकाला.
 जसा मंदिरीं पाडिते सुंप्रकाश
 तसा अंतरीं प्रेरिते जी स्वदेश
 अशी दिव्य ती कांच पैदा कराया
 करा शक्य साहाय्य तें सेवका या

परप्राप्त सौभाग्यचिन्हें स्त्रियांनीं
 धरावीं करीं गोष्ट लाजीरवाणी !
 स्वदेशांत व्हावीं स्वधर्मीय कार्ये
 करा शक्य तें साह्य नाना उपायें !
 स्वदेशांतलें पूर्वजें बांधिलेलें
 पहा उन्नतीधाम भंगून गेलें
 नको काय उद्धार त्याचा कराया ?
 करा शक्य तें साह्य या पुण्यकार्या.
 क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे
 समर्थाचि हे नाणि जीवंत पाहे
 जयश्री नसे बोलक्या वासनेला
 मुक्या थोडक्या लाधते जी कृतीला !

अक्षय्यतृतीया शके १८४०

७।८ वर्षांच्या एका बालिकेस पाहून.

७।८ वर्षांच्या एका बालिकेस पाहून.

[दिंडी]

कुठेंतरि मीं बालिका पाहिलेली
स्मृतीपाशीं खेळून राहिलेली
तिच्या खेळाचे मुके मधुर नाद
असति त्याचे पडसाद दोन शब्द.
'सहज-सुंदर' हा स्पष्ट घोष त्यांचा
विकृत नादांचा नवलपूर्ण साचा
हृदय माझे घुमवून सर्व टाकी
प्रतिध्वनिचा स्पष्ट मीं असें शोकी !
तीच बाला बाहेर सहज आली
सहज पाहूं लागली उभी ठेली
सहज वदली हांसली सहज गेली
सहजतेची वीज ती लुप्त झाली !
वृत्ति कृत्रिम मृत दुष्ट जगाच्या ज्या
अनवगत त्या अगदींच तिला होत्या
सहज भाषण कटु तिला कुणीं केलें
सहज तीच्या नयनांत अश्रु आले !
सहज तीच्या नयनांत अश्रु येती
शुद्ध गंगा सहजता उद्भवे ती
सहज कोणी परिपूत होय तेथें
आणि मग ती सहजची गुप्त होते !

फुलें तुजला कां आवडतीं फार ?
 मुलांवरती प्रीति कां तुझी फार ?
 कसें सर्वांशीं सख्य तुझें होतें ?
 सहज उत्तर हें एक तिचें येतें.
 सहजतेचा संसार तिचा सारा
 त्यांत कृत्रिमते नसे मुळीं थारा
 स्वभावीं कीं अनुभवीं एकरूप
 विकृततेचा स्पर्श ना कुठुनि लेप ?
 तेज चपलेचें कुठुनि तिला आलें ?
 तसें गंगापावित्र्य कुठुनि आलें ?
 कुठुनि आलें ? होतेंच तिच्या ठायीं
 सहजतेच्या वाहिलें सर्व पायीं !
 सहजतेच्या वाहिलें सर्व पायीं
 उणें सौंदर्यच कसें तिच्या ठायीं ?
 नभीं रजनी जेधत्रां प्राप्त होई
 सहज तारांहीं सुंदरता येई !
 फूल वेलीवर फुलो पुन्हा दिव्य
 वास येईलच सहज त्यांत रम्य !
 सहजतेचें जगिं फूल कधिं फुलेल ?
 ज्यांत पावन सौंदर्यही असेल !

महात्मा गांधी.

[आर्या.]

बोले तैसे अपुले सज्जन जो चालवी सदा चरण
 वंदन तयास माझे पुण्यप्रद हे मला सदाचरण.
 सत्याचा दीनांचा छळ पाहुनि फार कावुनी गेलों
 ईश्वर निष्ठुर निजला मेला ऐसें किती कट्टू वदलों.
 सत्य कसें जय पावे सोडी हीनत्व केंविं दीनाला
 तो उज्ज्वल पथ दावुनि आरोपी ईश तूंच सोडविला.
 जर्गि बोलतात सगळे अरण्यरोदन कुणी न आयकितो
 चंपारण्यामधलें रोदन परिसे असा जर्गी तूं तो !
 अन्ना महाग झाले त्यांसाठीं तूंच अन्न वर्जियलें
 कारुण्य आत्मबल निज हृदयांतिल तूंच एक दाखविलें.
 सत्तेपुढें न चाले शहाणपण घोळुनी सकल बसले
 सत्याशीं सत्ताही नमते हे तूंच तूंच दाखविलें !
 तव धन्यवाद यावज्जन्म जरी गाइले तरी किति ते
 काल अनंत अखंडित गायाला लागला तयापुढते !
 हतभागी भारतजन पहा पहा या महानुभावाला
 वचबद्ध प्रभु तुमच्या त्राणास्तव विषमकालिं अवतरला
 त्यागी सत्यव्रत हितदक्ष सुधी धीर या महात्म्याला
 नेता करा यश धरा होऊं दे चकित सर्व जगताला !

सिंहगडावरची सकाळ.

[चाल-नृपममता.]

पवन मंद शीतल सुटला

जडगिरीस जीवचि आला-तो जणू

खगवृंद करी गानाला

जणुं मुका गिरी तो झाला-बोलका

व्यंग अतां त्याचे देहीं

आंधळेपणाचें राही-दुःसह

इतक्यांत । किरण आरक्त । वितरि दिननाथ

पूर्वबाजूने । आंधळा दृष्टिभागे-शोभला

तेधवां गिरी तो चढतां

ही सकाळ असली होतां-दुर्ग तो

सामोरा मजसी आला

आदरें तदा मीं त्याला-वंदिलें

हर्षखेदमिश्रित असलें

मनिं समाधान अवतरलें-दर्शनें

तदुपरी । त्या गडावरी । स्मारके खरीं

दर्शनें त्यांचीं । घेउनी स्पृहा हृदयाची-पुरविली

वस्तु शतावधि वर्षांच्या

शौर्याच्या आठवणीच्या-पाहिल्या

ज्या ठायीं साहस धैर्य

कीं जिवावरिल औदार्य-प्रकटलें

तीं स्थळें तयांच्या गोष्टी
हृदयाला करिती कष्टी--कितितरी

हतभाग्य । शौर्य तें धैर्य । विभूती बंध
स्मृतीनें त्यांचीं । हृदयावरि चित्रें साचीं--रेखिलीं

शिवराय ह्याच वेळला
दे नाम सिंहगड याला--एक हें
पूर्वेस फुटे जों गोंडा
तो चढला भगवा झेंडा--एक हें
मातृप्रेमयज्ञीं स्वाहा
जीवाची अर्पी तान्हा--एक हें

वैखरी । बंधुची खरी । पूर्व साजिरी
तींत रणगाजी । उगवला वीर सूर्याजी--हें पुढें

उलटलें असें तें चित्र
सध्यांचें सर्व विचित्र--पाहिलें
हाय ! हाय ! वाणी वदली
खिन्नता मूर्त अवतरली--भोंवतीं
दुःखानें मानस भरलें
अश्रुंनीं नेत्र डबडबले--तेधवां

अंधार । घोर अनिवार । तें सभोंवार
पसरला तुमुल । सिंहगडावरति सकाळ । असुनिही

ऐका आणि पहा.

[दोहा]

सोसलास जर धैर्यानें सर्व आजचा ताप
 तरमग जाळिल कसा उद्यां ढवही पश्चात्ताप ?
 काकट्टिनें जग बघतां सारी घाणच घाण
 पंकजांतही मधु मधुची गवसे भृंगा खाण.
 फूलपांखरूं गरजेचें धरि सर्वांचा सोस
 परि हा आदर—मिलिंद वा त्या कमलाचा दोस्त.
 दोष जाणसी परक्याचे म्हणूं शाहणा काय ?
 म्हणतों मूर्ख तुला अपुले दोष न कळती काय !
 स्पर्शाया भी वैर तुझे कडक सोंवळें फार
 परि अकृताच्या सुतावरी न पडो पद जप फार !
 ब्रह्म हें वारुळें मुंग्यांचें शक्ति तयांची काय !
 परि नागोबा पाहुनि हें दूर काढितो पाय !
 तोंडें वेंगाडायची जाईल तुझी खोड
 आरशामध पहात जा आधीं अपुलें तोंड.

कांहीं अलौकिक पाहिल्यावर—

[कांहीं अलौकिक नजरेस पडलें म्हणजे जगावरचा कमी होऊं लागलेला लोभ आपोआप वाढून दृढ होतो.]

[चाल—भूपती खरें तें •]

जाहलें आजची सार्थक या जन्माचें
 पारणें आजची फिटलें या नेत्रांचें.
 हें उत्कंठित मन निराश कितिदां झालें
 मज गमलें कीं तें प्रफुल्लतेला मुकलें.
 परि नवलपरी हो क्षणांत एकाएकीं
 आपलें आपणच आज सहज फुललें कीं !
 चीट या जगाचा आजच विटला हटला
 हट्ट या मनाचा आजच सहजीं सुटला.
 बंधनें मनाचीं अपाप तुटुनी गेलीं
 भूषणें यथोचित अपाप सारीं जडलीं.
 दुःसह तें सद्दुनी जीवित कां तग धरितें ?
 हें असें अलौकिक दिसावयाचें असतें.
 इच्छेचीं चित्रें बोलुनिचालुनि गेलीं
 कल्पना दिव्य ती दिसली अवतरलेली !
 आशेचा एकच तेजोमय परमाणु
 हृदयांत उगवला जसा नर्भीचा भानु
 या जगत्पटाचें मूल्य काय जें आहे
 तें सर्व—सर्व या जरिकांठाचें आहे !
 आपदा कष्टदा छळो सर्वदा कितिही !
 एकदां दिसो हें क्षिती नसे मग लवही !

सीतेचें गाणें.

[चाल-चंद्रकांत राजाची कन्या.]

रघुनाथा, ही हतभागी तव वनवासी सीता
 देत असावी दोष कधीं हें आणुं नका चित्ता.
 त्यजिलें न तुम्हीं प्रिया, वनीं या माझी मी आलें
 उलट तुम्हाला वैभवांतही वनवासी केलें.
 देवा, तुमचा जन्म सुखाचा दुःखाचा केला
 अंत खरोखरि या पापिणिच्या नाहीं पापाला.
 कठिण पणाचें संकट रचिलें सांपडलें त्यांत
 या बुडतीचा तेव्हांपासुनि धरिला तुम्हि हात.
 हट्ट धरोनी वनांत आलें त्या हट्टानें हा—
 अभागिनीचा हात शेवटीं सोडविला हा हा !
 दुरुत्तरांनीं निरपराध तव बंधूला छळिलें
 अविचाराचा कळसचि केला दुष्टकरीं पडलें.
 तुम्हीच आहां दुर्भाग्येचे कैवारी म्हणुनी
 सोडविलें मज महाप्रयासें संकटाब्धि तरुनी
 दुःखदायिनी साडेसाती मूर्तिमंत असुनी
 सुखासनावर पुन्हां बसविली अंगिकार करुनी.
 परि या फुटक्या नशिवानें तें नाहीं लाभुं दिलें
 आठवली अवदशा पुन्हा मी वनवासी झालें.
 पहिला तो वनवास नव्हे हा आहे वनवास
 दान जानकी वनीं एकटी राम अयोध्येस.

पांघरती वल्कलें दुकूलें असुनी नशिबांत
 बाळें हीं राजाचीं सीते, दे नशिबा हात !
 आठवतां बोलतां मागलें भविष्यही कळतें
 या सीतेपासुनी नसावें सुख रघुनाथातें.
 उदार निर्मल पावन नाथा, चरित्र तव सगळें
 अभागिनीनें या सीतेनें दुःखपूर्ण केलें !

४ जानेवारी १९१९.

दीनांचा विश्वास.

[चाल—होय संसारतरु.]

दीन विश्वास नित ठेविती प्रभुपदीं
 धीर चित्तास तो त्यांचिया आपदीं
 दशदिशा रोधुनी । गगनही व्यापुनी
 संकटें धांवुनी । येति त्या आपदीं
 ईश गगनाहुनी । हृदयसिंहासनीं
 तत्क्षणीं स्थापुनी । भावबळ जोडिती
 शरिरास यातना । दुःसहा वेदना
 अंतरीं भावना । घालिलचि तो उडी ॥ १ ॥

प्रार्थना.

[शिखरिणी.]

कधीं सेवेमार्जीं चुकुनि पडलें अंतर तरी
 उपेक्षेची शंका मनिं नच धरावी क्षणभरी
 जिथें प्रीती भक्ती रति परमशुद्धा निवसती
 तिथें हृत्कुंजांतीं मधुर कविते ! तूज वसती.
 नसे या जीवाला तुजविण निवाराच जगतीं
 विपत्तिज्वालांहीं सकल भवसौख्यें करपतीं
 तुझे ध्यानध्यासस्मरण करितां मात्र निमिषीं
 वदूं कैसें होतें सुखमय मदायुष्य मजसी !
 कृपा कोणाची ती जर मज हवीशी तर तुझी
 तुझी सेवा व्हावी मम मनिं मनीषा नच दुजी
 निवासें चित्ताचें कुसुम करिं आमोदनिलय
 दिगंतीं शब्दांहीं पसरुनि सुखा दे अतिशय !

जुना बाजार.

[चाल—कसें मी मारुं०]

जुना बाजार । भरला किति अपरंपार !

जुने पुराणे साधे भोळे

कृपण रिकामे पैकेवाले

जन्मदरिद्री या हो सगळे

जुना बाजार । भरलासे अपरंपार !

वस्तू येथे परोपरीच्या

बहु उपयोगी संसाराच्या

तरीहि अगदीं स्वस्ताईच्या,

घाला ऊडी । दमडोत करा रे झिमडी !

नसतां मुळीं जुन्याची थोरी

नव्या वस्तुला किंमत भारी

अपुली ऐपत पतही सारी

होइल ठार । हा बरा जुना बाजार !

आला काळ कठिण अनिवार

झालों आपण बहु बेजार

तरीहि करितां खोल विचार

खरा आधार । हा एक जुना बाजार !

संसार पुरे कितीक करुनी

आल्या वस्तु पहा शुभशकुनी

त्यांची त्वरित खरेदी करुनी

नवा संसार । धाटूं या नमुनेदार !

'घेणं नास्ती देणं नास्ती'
 त्यांसहि यावे हीच विनंती
 अखंड गाजत राहो कीर्ती
 जुना बाजार । त्यालाच गिऱ्हाइक फार !
 नेमें या बाजारीं यावे
 यातें कधीं न कंटाळावे
 इतर जगाला सुखें हंसावे
 नको तत्संग । जग झालें हो बेढंग !

२७ मे १९१९.

पतंगाचा पोवाडा.

[चाल-काठोकांठ भरूं द्या पेल.]

प्रीतीपुढती जीव तो किती हाच जयाचा असे धडा
 लहानग्या त्या वीराचा हा असे चिमुकला पोवाडा.
 जिकडे तिकडे चहूंकडेही खडा पहारा तिमिराचा
 चाटा चुकल्या सर्वांच्याही प्रांत मिळे नामुष्कीचा.
 काय करावें कसें सुटावें जीव तळमळे तेजाचा
 कांहिं रुचेना कांहिं सुचेना उपाय न चले कोणाचा.
 बारा रस्ते ते दुसऱ्याचे याचे मोडिति पाय सदा
 हाणिल बारा ऐसा न्यारा परभारा याचा रस्ता.
 भेकड दुबळे जीवन्मृत ते हंसोत कोणी निंदोत
 प्रीतीसाठीं ध्येयासाठीं प्राणहि माझे जावोत.
 निश्चय झाला उजेड दिसला उडी घातली अंधारीं
 आवेगानें आनंदानें गात गात चाले स्वारी.
 पतंग मग तो वेडा बेटा आला अपुल्या दीपारीं
 प्रदक्षिणा गरगर भरभर त्या करी प्रज्वलित यज्ञासी
 अमोघ ज्याची शक्ति लागली घोष करित त्या मंत्राचा
 स्वाहा म्हणुनी हविर्भागही अर्पियला निज जीवाचा !
 -सायुज्यपदीं पतंग गेला जग हें अपुलें जसें तसें
 जरी बंदिवान् तरी धैर्यवान् खुशाल अपुलें त्यास हंसे.
 स्वर्गवास त्या पतंगास पण जर्गीं तयाचा उपहास
 दिव्य करुनि तो दिव्य जाहला तेज दिसेना जगतास.

भीतीपार्शीं कधीं कधींही प्रीतीची मैत्री नाही
 क्षिती जिवाची कधीं कधींही प्रीतीला वाटत नाही !
 बहूल्पाचा विवेक कधींही प्रीती नाही करणार
 लाभालाभावरी प्रीतिचा जगांत नाही व्यवहार !
 विचार सांगे पळावयाला प्रीति करीं दे तलवार
 फकीराहुनी बेफिकीरही सर्वाहुनि तालेवार
 ठेव कपाळीं हात कुणाच्या भस्म त्याचें करशील
 वर हा पहिला प्रीती मिळवी भस्मासुरही मागील !
 दीपपतंगा, भेकड जग हें म्हणो तुला वेडा-वेडा !
 तुझ्या प्रीतिचें कौतुक जाणो तो गाई हा पोवाडा !.

१६ ऑक्टोबर १९१९.

तगरीचें फूल.

[दिंडी.]

फूल तगरीचें सर्वगुणीं साधें
दृष्टि पडतां सहज हें चित्त वेधे
रूप नखन्याविण रुचिर कसें पाहीं
डौल नसुनी बेडौल मुळीं नाहीं !

शुभ्रतेला शुद्धता शोभवीते
मंदतेनें मधुरता सुगंधातें
कसें साधेपण शोभवी गुणातें
बघुनि घे हें या पाहुनी फुलातें.

पाकळी ही वांकडी गोजिरीच
नामामोडी ही कडा साजिरीच
पाकळ्या या नांदती जरी स्वैर
तरी नयनांला दिसत नसे गैर.

अहा ! डेंखावर बिंदु हा कशाचा ?
दुधाचा हा गुटकाच का मुखींचा ?
वृत्ति पाहुनि म्हणणार नाहिं कोण ?
पुष्पसृष्टीचें बाळ हें लहान !

‘सुमन’ असलें हें आज तुझे पायीं
भक्तिभावे शारदे, तुला वाही
भाव जेथें प्रश्न ना तिथें कांहीं
गुलाबाचा जाइचा जुईचाही !

लांकूड व लोखंड.

[उपजाति.]

जळे पुढें अग्निमधें तरीही
 मार्गें जयाला लव आंच नाही
 लांकूड तें सारुनि बीनधोक
 करून टाकील कुणीहि राख !
 दया कुणाला जरि ये त्याची
 घाली कुणी धार मुखी जलाची
 विझून वांचून जगीं उरून
 घे काळतोडें जळकें म्हणून !
 लोखंड अग्नींत जरी पडे तें
 संतप्त सर्वांग तदीय होतें
 लावील तेव्हां कर कोण त्यास ?
 देईल खासा चटका त्यास.
 जें जाळितांही असणार थंड
 रक्षा त्याची ठरली उदंड
 जें तापतां दुःसह डाग देतें
 भिणें त्याला जगिं भाग होतें !

अशिक्षित दारुबाजासु

अशिक्षित दारुबाजासु—

[भुजंगप्रयात]

घरीं दैन्य दारिद्र्य दुःखसु
धनातें सुखातें दुरी घालवूनी
करी अब्रुची सर्वथा धूळदाणी
कशाला पितां दुष्ट तें 'लाल पाणी' !

उपाशी मुलें आइला चाविताती
घरीं वाट पाहात दारीं बसे ती
भुकेलीं अशीं लाडकीं विस्मरुनी
कसें निर्दयानो पितां लाल पाणी ?

उन्हामाजि काबाडकष्टां करावें
सुखाचे घरीं घांस जाऊन खावे
मधें दारुचा ग्लास दोसून जाती
तयांचे मुखीं सर्वदा धूळमाती.

विटे बायकोही तुटे बंधुमित्र
सुटे गांठिचें ना फिटे कर्जमात्र
अशा रीतिनें फोडि संसारतारुं
कशी ती पितां दुष्ट चांडाळ दारु ?

मुखीं विठ्ठलाचें जरी नाम घेणें
तुकोबास कांहीं जरी मान देणें
शिवाजी महाराज तो आठवीणें
तरी दारुचा स्पर्श हें पाप जाणे.

नेपोलीयनास.

[साकी.]

अलौकिकाचें प्रेम जयाला असेल या जगतांत
त्याचा त्याचा नेपोलीयन तुज सादर प्रणिप्रात.
निज देशाचें प्रेम अल्पही असेल ज्या हृदयांत
त्याचा त्याचा नेपोलीयन तुज सादर प्रणिप्रात.
शूर उदारा, कठोर रसिका, परिश्रमी श्रीमंता,
अरिच्या मित्रा, चतुर महात्म्या, हे विचित्र धीमंता,
सर्वविलक्षण नेपोलियना, धन्य तुझा अवतार
अनंतरंगी दुनिया केली तुवांच गारीगार !
भूमध्याची लाट युरपच्या पायीं थबकुनि गेली
परी तुवां निज पराक्रमाची डोक्यावरुनी नेली !
परके आम्ही तुला वानितों तुझ्या गुणांचेसाठीं—
शौर्यासाठीं, बुद्धीसाठीं, अलौकिकत्वासाठीं !

६ मे १९२१.

मंजुळीचा दादा.

[साकी]

दुष्काळाचे दिवस बुडाली शतीभाती आई
सावत्रपणें करि पोटाचे हाल मजुरी आई शाखा (स्थळ पुणे)

कधीं पोटभर कधीं मूठभर कधीं चिमुटहां नाहीं
चिमटाहि कधीं पोटाळा परि गती न तिजविण कांहीं !

अशी अवदसा नेइल तिकडे दाखवील त्या वाटे—
गेला अर्धा-अधिक गांव तो पोटीं भराया कांटे !
उरले सुरले लोक करूनी कधीं जिवाचें रान
कधीं मजुरी करूनी करिती कशीबशी गुजराण !
त्यांत एकटी विधवा बाई—दोन मुलांची आई
हाय ! हाय ! पुष्पांसह गेली होरपळूनी जाई !

*

*

*

पतिनिधनाचें दुःख सर्वही मनामधें ठेवूनी
कष्ट करूनी कंठित होती दिवस मुलें पाहूनी !
बोले हृदयीं 'विठ्ठल माझा फेडिल पांग उद्यांला
सुंदर माझी पोर मंजुळी योग्य भाग्यवंताला.'
वर्षे गेलीं चार पुढें हें वर्ष पांचवें आलें
धीराचें मन तिचें मात्र तें यावेळीं वावरलें !

'अनाथ अबला मी देवा रे लहान माझा बाळ
दीनदयाळा, तुझ्यावांचुनी कोण करिल सांभाळ !'

जेव्हां कोणी शेजारीही घर सोडून निघाले
 'आपणही जावें का ?' ऐसें मनीं तिच्याही आलें.
 परंतु तेव्हां विचारही तो असह्य झाला तिजला
 परंतु योगायोग कुणाला भोगल्याविणें सुटला !

* * *

क्षणाक्षणाला कष्ट करोनी कणाकणाला जपुनी
 गेले काहीं दिवस बरेसे पोटापुरतें मिल्तुनी !

'इतुकेंहि पुरे देवा काहीं नाहिं मागणें फार'
 गरिबांविषयीं जग हें कोठें इतुकेंतरी उदार !

महागाइची आग भडकली भाव कडकुनी गेले
 किती करावे कष्ट तरीही पोट जळना पुरतें !

पुन्हा कपाळीं काठी घेउनि फुटेल तिकडे वाट
 त्रस्त जीव ते गेले कोठें ! किती दुष्ट हें पोट !

अनाथ अबला अशा संकटीं करिल एकटी काय ?
 दहासहा वर्षांचीं कोमळ बाळें करतिल काय ?

* * *

पुढें मुलेंही करूं लागलीं पैपैसा कष्टाचा
 मेह्यापेक्षां मरून गेला जीव तदा आईचा !

धरून पोटीं निजबाळांना किती-किती ती रडली
 म्हणो 'लाडक्या बाळांनां मी आई तुमची कसली' !

तदा मुलांनीं रडुनी रडुनी केला बहु आकांत
 उधान भरतीची प्रीतीची उसळे उत्कट लाट !

जीवापेक्षां अधिक तयांनीं केले जरी उपाय
तरी निघेना दुष्काळाचा पोटावरचा पाय !
एके दिवशीं संध्याकाळीं तिघें उपाशीं निजळीं
पोटाची ती आग भयंकर पाण्यानें ना विझली !!

* * *

उठुनि सकाळीं आईस वदे 'जातो मी कसव्याला'
'रात्र करुं नको ये बा लौकर' म्हणे पुसुनि डोळ्यांला !

आपणही मग रानीं जाउनि लांकुडफाटें अणुनी
देउनि विनवुनि वाण्यापासुनि ये दाणे घेऊनी
भरलें होतें मंजुळीनें तों घरांत सारें पाणी
गुणी मुलें गरिबांचीं अणिती सहजीं नेत्रीं पाणी !

दळावयाला आई बसली हात तिला ती लावी
चाळण ठेवी सुकीं लांकडे आणून तिला देई
निमित्त करुनी त्यांतहि गेली पहावयास कितीदां
दुरून कोठें दिसतो येतो काय आपुला दादा.

जेव्हां आली हांक 'मंजुळे, ये भाकर खायाला'
तेव्हां बोले 'मी न एकटी येऊं दे दादाला' !

* * *

झाली संध्याकाळ देवही घरास अपुल्या गेला
तरि मंजुळीचा दादा अजुनी नाहिं घराला आला !
पुसे सारखी दारावरुनी कोणी जातां येतां
'पाहिलांत का ? येतो काहो मागुनि माझा दादा ?'

जो तो सांगे 'नाहिं पाहिलें दादास तुझ्या कोठें'
तों तों फाटे हृदय आणखी पूर अश्रुचा लोटे !

* * *

आशा गेली निघुनि पहारा करित निराशा बसली
कभिन्न काळ्या काळोखानें सृष्टी भरून गेली !
भाकरी तिथें तशीच पडली अमृताचें विष झालें
सुखशिखरापासून जीव ते दुःखसागरीं पडले !

* * *

ऐका, तेथें गांवामधले काय बोलती लोक
'अफाट जगतीं कुठें विचारिस गवसेल तिचा लेक ?
अबलेवरती प्रसंग देवा, कां असला आणावा ?
दयाघना, तुज आम्हीं केंवीं निष्ठुर तरी म्हणावा ?'
ओसाड घरामधें अजूनी वाटे जातां येतां
रडे माय ओरडे मंजुळी दादा दादा दादा ! !

क्षणांत उलगडा.

[लहानांत आणि मोठ्यांत मोठा फरक हा आहे कीं, लहानांना मोठे प्रश्न तेव्हांच सुटतात; पण मोठ्यांना साधे प्रश्नही जड जातात.]

[चाल-विकट वाट वहिवाट]

‘करूं नको कां असें? आणखी केलें तर होइल काय?’

“ देव पाप देईल ” ऐकतां हळूच मार्गें ये पाय !

‘शपथ तुला देवाची जर तूं जाशिल माझ्या पुढें-पुढें’

“ शप्पत सुटली सांखर वांटलि ” खुशाल गेला पुढें कुठें !

‘नको अम्हाला उष्टें तुमचें आम्ही नाहीं खाणार’

“ चिमणीच्या दांताचें आहे ”—‘हिमटा तूं अगदीं फार’

‘एकदां तुला विचारितों कीं गट्टी कीं तुट्टी अपुली ?

मिंटलीस अढी बोटांची तर गट्टी दोघांची झाली

तुट्टी केलिस बरें ‘आणखी एकदांच’ तुज विचारितों,

गट्टी किंवा तुट्टी?’—“ आम्ही तुट्टीची गट्टी धरतों !”

उलगडा यापरी होतो बालकांचा क्षणामधें

त्याविणें जीव हा भागे थोरांचा अवघडामधें.

तासाचा ठोका.

[शा. वि.]

इच्छेचा हृदयांत नाद झडतो सेकंद चित्तांतला
 साठांनीं मग त्यांचिया मिनिट जें तें यत्न हा जाहला
 झाले यत्नहि साठ तें सहजची आशा स्वयें पातली
 इच्छा यत्न धरी करीं तंव यशें टाळीच वाजीवली !

वैतागलेला.

[जे मुखानें राहूं शकतात ते असें कशाला म्हणतील ?]

[चाल-कित्ती रहावें तुजविण.]

इतुका अनुभव थोडा झाला ? हा जीव तरी-पोळतसे
 अनुचित कैसे ? कधीं वाटलें कपाळ जर फोडावेंसें
 कांद्यांमधुनी जपुनी जपुनी कित्ती सारखें चालावें ?
 सुसरीबाई पाट मऊ गे वरकरणी कित्ति बोलावें ?
 अदृश्य तारे अनंत असती आकाशामधिं यासाठीं—
 सुंदर तारा लपवाव्या का काळ्या मेवांच्या पोटीं ?
 मौज कशाची ? विनोद कसला ? व्यर्थ बोलणें डौलाचें
 तत्त्वांचें कां सत्त्व पहातां ? निरर्थ सांत्वन शब्दाचें.
 या जगताच्या स्मशानामधें जिवंत भूतस्वरूपानें
 संचारुनि मी मला भिववितो त्रास न इतरांना होणें !

पांखराचें घरटें आणि एक मुलगा.

[चाल-भूपती खरें तें.]

कां न कळे परि पांखरें आपुल्याऐशीं
 नाहींत खुषी राहण्या जमिनीपाशीं !
 मग भीति कशाची न कळे त्यांना वाटे
 भूवरी असति का झाडापेक्षां कांटे ?
 विश्रांती-भीती-वसतीच्या समयाचा
 आसरा खरा पांखरां गमे झाडांचा !
 त्यावरतीं अपुलीं घरटीं सुंदर छान
 बांधिती स्वयें त्यामधें कशाचें न्यून !
 तें घरटें पाहुनि चित्त चकितची होतें
 मानवी बुद्धिची धुंदी उतरुनि जाते !
 मृदु अंतर्भागीं सुखें रसिकता रमते
 सौंदर्यलालसा तेथें गुंगुनि जाते !
 कुशलता स्वयें तें करी सर्व विणकाम
 ईशदत्तबुद्धी पराक्रमे अप्रतिम !
 सांपडलें असलें घरटें फिरतां फिरतां—
 बागेंत एकदां लहानग्या बाळाला.
 वाटली मनाला मौज तयाची फार
 ती आइस दावुनि होइल फारचि फार
 हें सहज, तयाच्या मनांत सहजीं आलें
 तें घरटें अपुल्या आईला दावियलें

त्यामधें पाहुनी अंडीं सुंदर दोन
बोलली माय ती बाळाला गर्हिवरुन—

“ हों पिलें विचारीं पाहिलींस का बाळा ?
किति दुःख जाहलें असेल त्या आईला !

भिरभीर फिरुनी तिनें सर्व तो बाग
अश्रुनीं शिंपिला असेल जागोजाग !

तूं जरी जरासा कोठें ना दिसलास
किति जीव आमचा होतो कासावीस !”

मग डोळे भरुनी हातीं घेउनि घरटें
बागेंमधिं आलें बाळ कोवळें परतें !

किति जपून होतें तसें जागच्याजागीं
ठेवून बाळ तें देवा करुणा भाकी—

‘भेटवीं दयाळा, बाळें हीं आईला
नच हात पुन्हां लावीन शपथ यावेळां
ये आई ! अपुलीं पिलें सुखें सांभाळ
तव दुःख जाणिलें तिचा विनवितो बाळ.’

[दिंडी.]

परत घरटें तें जयाचें तयाला—
मिळुनि आई ती भेटली पिलांला
असें खचितचि जें जाहलें असेल
पाहायाला तें आपणा मिळेल !

म्हणुनि दुसरे दिनिं बाळ तिथें आला
कुठें घरटें नच आदळलें त्याला !

सहज पुशिलें तें सांगितलें त्यानें
‘मरुनि गेलें—भेटलें कोण जाणें !’

मरो भेटो जग पूर्ण बेगुमान
कळुनि कोमल मन जाय कोळपून
—आणि झालें जें एकदां उदास
स्मरणमात्रें तें सर्वदा उदास !

३१ आक्टोबर १९२१.

विसंवाद.

[चाल—चित्रपटावरि रम्याकृतिच्या.]

‘विश्वासानें होतों त्यानें गळा अखेरिस कापियला !’

“ कां विश्वासच टाकियला ? ”

‘मनांतलें सांगितलें सारें हें माझे चुकलें काय ?’

“ यामध्ये शंका काय ? ”

‘शब्द हिताचा सांगितला पण राग त्या त्याचा आला !’

“ सांगाया कुणि सांगितला ? ”

‘कमीपणा घेऊन राहतों परी समजती ते दुबळा’

“ खराच दुबळा आणि खुळा ! ”

ज्याचें काळें नाहिं बोललों तो म्हणतो बावळा मला’

“ काय म्हणावें मग तुजला ? ”

फाजिती सद्गुणाचीही होतसे जगतामधीं

—आणि ती टाळण्यासाठीं कळलें पाहिजे अर्धीं !

११ नोव्हेंबर १९२१.

रोज पैसा मागणाऱ्या भिकाऱ्यास.

[चाल-भल्या माणसा०]

रस्ता माझा हा जाण्याचा आणि तुझाही बसण्याचा
जातां येतां 'पैसा द्या हो' असा तुझा क्रम म्हणण्याचा

प्रथम फार-पण अजूनही तें मनास अवघड घाटतसे
त्वां मागावें, आम्हीं जावें तडक निघूनी पुढें तसें.

काय करावें परंतु याला इलाज अमुचाही नाही
पैसा पैसा मागितल्याविण पोटाला खाशिल कांहीं !

अमुचेंहि खरें तुझेंही खरें उपाय नाही दोघांचा
अवघड देणें, सवघड घेणें जीव खातसे दोघांचा !

—हवें कशाला इतुकें ?—नाहीं मीच एकटा देणारा
कितीक जाती येती आणि एकटाच तूं घेणारा.

कुणीना कुणी रोज देउनी तुझें आपुलें चालतसे
एके दिवशीं मीहि त्यामधें अपुला पैसा देत असें.

२८ नोव्हेंबर १९२१.

बसल्याबसल्या गाणें.

अधीं बरें तें दिसेल का ?

दिसलें त्यापरि असेल का ?

असलें तरि तें झेपेल का ?

झेपलें, पुरें पडेल का ?

नसती पीडा हवाच कां ?

भिडेखातर.

[चाल-एडका मदन.]

चांडाळीण—ही भीड भिकेची बहिण ॥

ख्यानें दिला भिडेला थारा । त्याचा कोठें नसे दरारा
 आव त्याचा पोकळ सारा । लागली कीड—खादाड भयंकर धाड !
 कळतो मनास आंतिल कावा । उकलुनि बुद्धीनें सांगावा
 —आणि हिनें साधावा दावा । कौटाळीण—ही भीड दावेदारीण !
 असेल मनिं तें सर्व फसेल । नसेल तें हटकून घडेल
 हातामधलेंही गमवील । आक्काबाई—ही, दुसरी कोणी नाहीं !
 हिची स्वतःची भीड न ज्याला । त्याचा प्रेमा हिच्या जिवाला
 प्रियकरास घालिते भरीला । लोकधारजिणी—हिजपरी असेना कोणी !
 असगोत्रापाशीं संबंध । कारणाविना लोकप्रवाद
 अपराधाविण प्रायश्चित्त । पुरवला जाळ—परि नको हिचा जंजाळ !
 नसतां सहज कमविलें असतें । असुनी सगळें गमाविलें तें
 स्मरुनी हिनें दिलेले गोते । घाला पूड—ध्या पुराच आतां सूड !

५ डिसेंबर १९२१.

जळजळ.

[चाल-पडला अभिमन्यू०]

हिमालय अमुचा—अमुचा उंच जर्गी

अधोगत आम्ही हतभागी !

समृद्धी गंगा—गंगा वाहतसे

आपदा आम्हां जाळितसे !

सुधारावृष्टी—वृष्टी भूपृष्टी

उपाशी नित्य सात कोटी !

सुपिक भूमाता—माता निज हातें

भरवूं न शके बाळांतें !

जगाची चैन—चैन सर्व पुरते

अब्रुला वस्त्र कमी पडतें !

जेथला तरुण—तरुण हीन दीन

तयांचा काय जर्गी मान !

सुदुर्बल असुनी—असुनि तीस कोट

जसा तो छिन्न भिन्न कोट !

असावें जें जें—जें भूषण वहिलें

सकल तें दूषणमय झालें !

—ल्यामुळें जळतें—जळतें हृदयांत

अश्रु अनिवार लोचनांत !

आयुष्य.

[शार्दूलविक्रीडित.]

तेव्हां काय ? — सुरेख बेत सगळे होते मनासारखे !
 एव्हां काय ? — समूळ ते बहुतसे झाले पुरे पारखे !
 केव्हां काय वडेल नेमच नसे कांहीं जरी चितिलें
 जेव्हां जें घडतें त्यासि म्हणुनी आयुष्य हें वाहिलें !

१६ जानेवारी १९२२.

लेखणी.

[शार्दूलविक्रीडित.]

कोरा स्वच्छ सफेत कागद कुणी शार्दुली हांसला
 शार्दुली जाउनि काळवंडुनि तिनें स्वप्राणची कोंडिला !
 लज्जेचें न हंसें करून, अथवा काळेंहि ना फांसुनी
 हास्यातें, लिहिते कशीं विमलशीं हीं अक्षरें लेखणी !

२७ जानेवारी १९२२.

एका चित्रास.

[चाल-शैवालें युक्त जैसें.]

चित्रचि तूं तरि पहातां ! भीड मना वाटते
 त्या योगें दृष्टि तूतें चोरुनिया पाहते
 काशि लज्जावति म्हणावी वसन न हें सांवरी ?
 न म्हणावी तरि कसें तें करि धरिलें कटिवरी !

२ फेब्रुवारी १९२२.

माघमासीं पाऊस.

[अवेळीं घडणाऱ्या गोष्टींचें कारण काय व परिणाम काय ?
‘कांहीं नाही.’]

[दिंडी.]

माघमासीं पाऊस हा कशाला
परी पडतो मग ‘कशाला’ कशाला ?
म्हणुनि अनपेक्षित कांहीं टळत नाही
नको तें तें घडतसे अचुक पाहीं !
माघमासीं पाऊस पडत आहे
भिजत मार्गें जनवृंद जात आहे
थाट सारा वाहून आज जातो
निकट कोठें आसरा तो पहातो !
माघमासीं पाऊस पडुनि गेला
गगनवदनींचा डाग धुवुनि गेला
अवेळींचा तो संपला उबारा
पुन्हां अपुला आहेच थंडिवारा !

१८ फेब्रुवारी १९२२.

जगाचें वर्णन.

[साकी.]

जिकडेतिकडे दगदग लगबग जिगजिग फारच फार
तगमग भगभग सदासर्वदा बेजारी बाजार !
जग हें मोठें परंतु त्याचें वर्णन इतुकें थोडें
मात्र ‘कसें मग तें जगतें ?’ हें त्यांतहि मोठें कोडें !

चूक.

चूक.

[उपजाति.]

पहा किती चूक असे सुरेख
नसे कुठें वांकाडि नीट टोंक
आहे बडेजाव हिचा असा कीं,
डोक्यावरी बैठक धीट ठोकी !

कधीं रिकामी बसणार नाहीं
बसूं न देईल तरी तुलाही
शोभा कुणाची बरवी करून
राही पुन्हां आपणही सजून !

इलाज तेव्हां जरि कांहिं नाहीं
तरी तुला एकच सूचना ही
'संक्रांत केव्हां ?' इतुकें कळ्याया
पंचांग हें ठेव चुकेवरी त्या.

वा आरसा टांगुनि ठेव तेथें
उभ्या उभ्या त्यांत पहावयातें
तेणें चुकीची पडसावलीही
अचूक नेईल पुढें कुठेही.

एक गोड विचार.

“Every thing is tending towards good.”

[वसंततिलका]

आहा ! किती मधुर सुंदर हा विचार
 दुःखें अपार झणि जाति विरून पार
 येतें नवें बळ पुन्हां श्रमल्या मनातें
 ‘प्रत्येक गोष्ट (नित) जात असे शुभातें’
 हें सत्य नित्य जरि चित्त धरून राही
 दुःखास दुःख कधिं तो म्हणणार नाही
 आशा निराश तरि केंविं करील त्यास
 कष्टास कष्ट पडतील तिथेंच खास !

आनंद ऐकुनि विचार मनास झाला
 तत्प्रत्ययास्तव जगीं जिव हा भुकेला
 मित्रा ! तरीहि हळवें मन हें तयानें
 पुष्पापरी सुकुनि जात क्षणाभन्यानें !
 संताप ते—अधिक तापुनि मात्र गेले
 हृद्रोग ते—हृदय जर्जर फार झालें
 दुःखें दिनानुदिन वाढत मात्र जाती
 गोडे विचार करपून—जळून जाती.

नटवर्य गणपतराव जोशी.

[आर्या]

देवगणीं मान जसा पहिला ठरला असे गणेशाचा
नटवरगणीं गुणानें तोच असे मान या गणेशाचा.

नटनायक हा झाला सेनानायक जसा स्वसेनेस
यानें पराक्रमानें केलें सकलां अपात्र तुलनेस.

बुधवारीं शनिवारीं ही स्वारी जेधवां करी स्वारी
वैरी सर्व निवारी शूर असा हाच नाट्यकैवारी !

देवाज्ञा त्या झाली अर्थ असे हाच या अनर्थाचा
कीं स्वर्गीही नाहीं गणपतरावापरीस नट साचा !

लोकीं बहुधा नाहीं जें काहीं पाहिजे तसें कोठें
परि गणपतरावांच्या नाट्यापुरतें ठरेल हें खोटें.

अभिनय कंठमधुरता रसज्ञता रूप हूप आवेश
गुण गणपतरावांचे परि सहजपणा तथांतला खास

पडदा कपडा अथवा नट ते करतील काय बेरंग
हेरंबाचा महिमा जाती निरसून सर्व बेढंग.

‘गणपतराव नटांचा नट नाटक नाटकांत हॅम्लेट’
संकट कुणा न पडतां संमत सर्वास हाच संकेत.

जीवंतपणीं नायक होउनि मेला कितीकदां खोटा.
मेला खरा परी हा नायक उरला खराखरा मोठा

मोहिनी.

[चाल—तेथेंच उभी कीं आलें]

मोहिनी:—कुणि म्हणो विचारें गैर
परि रुचे मनाला स्वैर—यौवनीं
अडखळत मंदपदिं जाणें
मज रुचे न लाजिरवाणें—मुळिच तें
आलें मी झुळुकेसरशीं
त्यामुळें न पडलें पाशीं—जिवलगे

सखी:—सांगसी । वळुनि पाहसी । उत्सुका अशी
दृष्टि कां मागें । कळतात सर्व हीं सोंगें—मजप्रती

मोहिनी:—छळुनि घे विनोदानेही
तूं खुशाल मम 'ना' नाहीं—मुळि तया
मी चपला मज चपलेची
उपमा ही तुझिया मनिची—साजिरी
ही रीत त्याच चपलेची
निमिषांत लपुनि जायाची—नाहिं का ?

सखी:—स्वैरिणी । तीहि चमकुनी । नेत्र दिपवुनी
पयोधर वसनीं । घेतसे क्षणीं लपवोनी—नाहिं का ?
चालतां पदर हा वेगें
सांवरितां सरला मागें—म्हणुनि का ?
त्यामुळें रंग कुंचुकिचा
रंगला अधिक गमतीचा—म्हणुनि का ?

लपवितांहि नाही लपली

लज्जेची चंचल वल्ली—म्हणुनि का ?

मोहिनी:—चावटे । तुजसवें कुठें । उपवनीं इथें

नाहिं येणार

सखी:—

मोहनासवें येणार—मोहिनी ?

१० एप्रिल १९२२.

बाळानों.

[शार्दूलविक्रीडित.]

बाळानों, तुमच्या मनोहर मुखीं आनंद क्रोडा करी,
आम्ही दुर्मुखले सदैव कुढतो चित्तांत कांहींतरी;
बोला, मंजुळ गोड तें सरळ तें कांहींतरी त्या मुखें,
आम्ही कृत्रिम, दुष्ट मात्र वदतो जें जें मनाला दुखें !

हांसा, तें सहजीं विशुद्ध हृदयें कांहीं मजा पाहुनी,
आम्हीं तें उपहास याच विषया टाकीयलें वाहुनी;
जें जें व्यर्थ म्हणून फेंकुनि दिलें, केली उपेक्षा पुरी,
लावा हात त्यास आणि बरवें सोनें करा लौकरी !

आईबाप असोत कोणि कुठले तुम्ही सदा गोजिरीं
वैरी वैरहि जातसे विसरुनी तुम्हांस पाहे जरी !

संसारीं मग मायबाप—भंगिनी—बंधूपती सर्वदा
देतां तोष किती कुणास तरि तो येईल का सांगतां !

बाळानों जग सर्व भेसुर दिसे—तें मात्र आम्हांमुळें !

आशा, प्रेम, समुन्नती, सुख तसा तो स्वर्ग तुम्हांमुळें !

२० एप्रिल १९२२.

दूर्वा, बेल आणि तुळशी.

[शार्दूलविक्रीडित.]

दूर्वा बेल सुगंधशालि तुळशी हीं सर्व पानें तृणें
त्यांना दाम नकोत ते श्रम नको धुंडावयातें वनें
कोणाच्या परड्यांत बेल तुळशी प्रत्येक गेहांगणीं
पाण्याच्या नित आसऱ्या पसरल्या दूर्वा न लावी कुणी !

देवाला असल्या सवंग जिनसा त्यांची असे आवडी
ती पूजा प्रिय फार तद्विरहिता तो मानितो वावडी
जे काबाड करून कष्ट थकशी जेणें सदा कुंथशी
ते तूतें लखलाभ हो ! प्रभुजिची इच्छा नसे रे तशी !

जीवात्मा जगतीं सदा तळमळे वारें सुखाचें नसे
ओझें जीवित होतसे जड समाधानावरी तें रुसे !
गेल्या प्रायदळीं पडून तुळशी दूर्वा पहा रे पहा
एखादी बघ राहिली प्रभुपदीं आतां तरी ती वहा.

—लाखोलीच नको परेश तुझिया संतुष्ट एकावरी
एकाचीच खुशाल वाहित रहा लाखोलि लाखावरी !

आवडत्या कवितेस.

[शार्दूलविक्रीडित.]

तूं आहेस कशी कुठें दिन तुझे जातात दुःखीं सुखीं ?
 नाहीं कांहिं विचारपूस अगदीं केली कधींही तुझी
 इच्छा काय तुझी कधीं न पुशिलें कोठून ती ठाउकी ?
 ध्यानीं होतिस सारखी परि कुठें होती जर्गी ओळखी ?
 देवी, प्रीति तुझी असे मजवरी हें सांग आधीं खरें
 सांगे गूज कुणास शब्द कळला नाहीं असें गोजिरें
 होतें का मनही तुजें तुजविशीं माझे तसें घाबरें ?
 भेटीनें गमती मनोरथ तुला झाले—मिळाले पुरे ?
 तूं आहेस कशी ? जशी मज हवी होतीस तैशी * *
 तूं आहेस कुठें ? अशी निकट या नेत्रीं जशी बाहुली
 दुःखीं आणि सुखीं समागम तुझा आहे सुखाचें सुख
 इच्छा आपुलिया मनांत कुठली येईल ती आणिक ?
 —एवंभावविशिष्ट हें हृदय मीं तूतें असे अर्पिलें
 त्याचें कांहिं करीं खुशाल धनिनी, सर्वस्व आहे दिलें.

८ मे १९२२.

हा कोण ?

[चाल—चंद्रकांत राजाची कन्या.]

चढाव पायीं काचा वरती पोटाची ढेरी
 घामट कपडे जाडेभरडे मुद्रा अविकारी
 अवजड सोन्याच्या बाळीनें ओथंबे कान
 संजावानें कान धरोनी सोडियली मान.
 असा 'अमुक' हा वरुनी कोणी ओळखिला तेव्हांच
 तरी आंतुनी कळावयाचा नाही तो केव्हांच !

९ मे १९२२.

आग.

[चाल-हे मना०]

यातना

सोसवेतना

दया नच कोणा

तरि मना लोचटा त्वेष तुला येईना !

जाणुनी

उपेक्षा मनीं

तयाचे नादीं

लागसी दुर्बला लाज तुला नच अगदीं !

अपमान

मृत्यु हा जाण

येउनी तुजसी

कोणत्या प्रकारें सांग जगीं जगतोसी ?

दुर्दशा

परिस्थिति-कशा

फोडिते पाठ

जग हंसतें म्हणतें तोंडावरि मुर्दाड !

झडझडुनि

दोष फेकुनी

विहित देखोनी

जा वेगें उडुनी दार पार फोडोनी !

कोठुनी

हवे तेथुनी

आण स्फुल्लिंग

संध्याकाळ.

[शार्दूलविक्रीडित.]

गांवींचें कुणि भेटलें, कळविलें आईस येतों घरीं
तीचा येइ मला निरोप 'शनिवारीं ये घरीं रे हरी'
आला तो शनिवार आणि सरली शाळा सकाळींच ती
वेळेवांचुनि अन्य कांहीं नव्हती माझी तयारी किती !

अभ्यासास्तव राहणें परगृहीं आलें नशीबामधें
आईबाप गरीब त्यांत मग तें कैसे सुखाचें सुत्रें !
कांहीं क्षुल्लक काम उद्भवुनिया तें चारही वाजले
होत्रो रात्र परंतु जाउं म्हणुनी मीं टाकिलीं पाउलें !

धो धो पाउस कोसळे सळसळे वारा नदी ओरडे
झालों चिंब जुनाट छत्रि तुटली धावून आलें रडें
जाई वाट तृणांतुनी भय भरे त्या किर् शब्दें मना
संध्याकाळ भयाण घेरुनि तदा त्या वाढवी वेदना !

झाली रात्र अखेर—आणि तरि मी आलों घरीं आपल्या
आई वाट पहात दारिं—अवध्या त्या यातना संपल्या !

११ जून १९२२.

भैरवी.

[चाल—नृपतिकन्या कां.]

प्रभो पूजा ही अमुची बहु गोड माना
सान हीं प्रभुजी मुलें । प्रिय दूर तीं फुलें
अबल म्हणुनी । करिं न मिळुनी । पुजुं पदांना ॥ १ ॥

हृदत आणि अश्रु !

[शार्दूलविक्रीडित.]

कोणा हृदत आपुलें कथुं कुणी ऐकेल का तें बरें ?
 आहे काय कुणा जर्गी हृदय जें जीवंत ओलें खरें ?
 शंका संशय किंतु तत्क्षणि कुणी टाकील का जालुनी ?
 आहे काय सहानुभूति जगतीं जी इच्छितों मी मनीं ?
 आहे आणि असेल, नाहिं म्हणणें हें पापची होइल,
 देवाच्या जगतामधें अखिलही जें वाटतें दुर्मिळ;
 देवा आणि जगा, तुझा मग असा मीं काय केला गुन्हा ?
 झालें व्याकुल भाकिल्या विनवण्या त्या व्यर्थ साऱ्या पुन्हां !
 चित्ता, कोमलता तरीहि अपुली टाकूं नको सांवरी,
 पाळी प्रेमलता; अशी उगिच कां ही आग तीच्यावरी !
 सद्बुद्धी, करुणा, उदारमति यां तोडून व्हावें कसे ?
 यां सर्वासह शोध संतत करी कोणी असे कीं नसे ?
 —नाहीं कोणि म्हणून हृदत सुनें तें राहिलें—राहिलें !
 अश्रू आजवरी किती म्हणुनिया मीं गाळिले—ढाळिले !

१७ जून १९२२.

स्वातंत्र्याची प्रकृति.

[शार्दूलविक्रीडित.]

माता बालक आपुलें कधि कुठें पाहीचना पोरकें
 कांतेचें अपुल्या अनाथपण तें नाथा जसें पारखें
 स्वातंत्र्या, असलें चिरंतन कधीं सौभाग्य आम्हांप्रती ?
 “ वा माझी प्रकृती कठोर, करुणा नाही हवी तूज ती ”

२४ जून १९२२.

संध्याकाळ.

[शार्दूलविक्रीडित.]

संध्याकाळच काळ एक अपुला आहे जर्गी आगळा
जीवाशा सगळ्या स्मरून रमतो तें जीव हा मोकळा !
दुःखक्लेश विनाश पावुनि जगद्वंधाप्रती तोडुनी
जीवानें जणुं आपुलाच म्हणुनी हा घेतला भांडुनी !

संध्याकाळ असः स्वतंत्र अपुला पाहूनिया पातला
आशेचा सगळा जुळून जमला बेफाम गोतावळा !
शाली रात्र परंतु लौकर पुढें काळोख दाटूनिया
त्यांचीं भेसुर, तीं भुतें भिववितीं गाऊन नाचूनिया !

संध्याकाळ परंतु एक शुभ तो आला सुदैवें कधीं
नेत्रांना नव चंद्रकोर दिसली आनंद चित्तामधीं.
'आतां काय' म्हणून जीव भुलला वेडा क्षणीं जाहला
गेली कोमल कोर तोंच निघुनी, तो हर्ष कोमेजला !

—संध्याकाळ अनेक त्यांतचि जरी हा एकाही टाकिला !
'ती-ती कोर' जिवंत आस म्हणुनी हा एकची गाइला !

२७ जून १९२२.

पाठमोरी.

[दिंडी.]

चुंबनाचें भय कपोलास वाटे
हृदीं आलिंगनभयें कंप दाटे
सलज्जा मग सुंदरी चारुगात्री
प्रियासंनिध बैसली पाठमोरी !

जून १९२२.

उदास कविता.

[शार्दूलविक्रीडित.]

सृष्टी सुंदर नित्यनूतन सदानंदा चमत्कारिणी
 चित्ताला तर काय—दंग करिते ती कल्पना स्वैरिणी !
 सूक्ष्म स्थूल विशाल भव्य भरलें तीमाजि जेथें तिथें
 भक्तीचें मज भाग्य संतत तिच्या तें लाभलें—लाभतें.
 माझे तें घर उंच आणि सगळ्या गांवामधें चांगलें
 माझे वाडवडील थोर, कुलही प्रख्यात जातींतलें
 आई प्रेमळ काळजी करितसे ती नित्य माझी किती
 माझे बंधु गुणी सुबुद्ध करिती प्रीती किती ना मिती !
 वेळा त्या सगळ्या समान नसती कांहींतरी होतसे
 कोणाचा अपराध फार नसतां भारी व्यथा देतसे
 प्रीती ओसरते पुन्हाहि भरते, वाटे 'असें कासया ?'
 केव्हांही परि तें अगम्य न कळे कोडेंच जीवास या !
 —त्यायोगें हळवें सदैव मन हें दुःखी सुखी सर्वदा
 ही माझी कविता उदास असते—माझीच ती तत्त्वतां !

५ जुलै १९२२.

जांवयाला तांब्या.

'तांब्याभांडें, समई, ताम्हन, शेलापागोटें
 बोलीच्या बाहेर दिलें हो, दिलीं सहा बोटें !'
 सासूबाई, स्वमुखीचें हें उदारपण तुमचें
 ऐकुनि, ऐका, शब्द आपुल्या जांवइबापूंचे:—
 " किंमत नाही मला अहो त्या तांब्याभांड्याची
 'पुतळी' पुढती महती गातां कसली कवडीची !

जुलै १९२२.

तोंपर्यंत.

[शार्दूलविक्रीडित.]

जोंपर्यंत असाच मान अपुला आम्हीं नसे राखिला,
 सारा तोंडपुजेपणा खुलविण्या तोंडावरी माखिला.
 आहे स्वार्थ जगांत सार्थ इतुकें नाही पुरें जाणिलें,
 शुभ्राशुभ्र अमूक यांत इतुकें नाही खरें पाहिलें;
 सत्तेच्या अपुल्या घरांत दडल्या चोरापरी राहतों,
 लोकाला बघुनीच दूर पळतों भावावरी भुंकतों,
 दारोदार भिकार जें भटकतें कौतूक त्याचें मना,
 आम्ही श्रेष्ठ पवित्र लोक जगतीं खोटी अशी भावना;
 स्वोद्योगांत खरी नसे कुशलता सारी कृती वेठिची,
 कामाची कुचराइ घाण इतुकीं पुण्यें भलीं गांठिचीं
 'लक्ष्मी चंचल, सर्वही क्षणिक हें बोलावणें मृत्युचें
 तोंडाची टकळी कली सकल' हा वेदांत भारी रुचे;
 हिंदुस्थान असा पिडून अडला लाचार नानापरी
 —तोंपर्यंत करील काय अगदीं तो देव आला तरी !

९ जुलै १९२२.

खैबरखिंड.

[चाल-धन्य शिवाजी.]

—हिनें फोडिला हिमालयाच्या छातीचा कोट
 गुलाम केले हिनें जगांतिल लोक तीस कोट !
 भूगोलाच्या विद्यार्थ्या, बघ ही खैबरखिंड
 इतिहासाच्या विद्यार्थ्या, बघ ही अपुली धिंड !

१६ जुलै १९२२.

काकुडलेला.

[चाल—कसें मी मारूं.]

काकुडलेला—झाडावर पक्षी बसला !

झिमझिम पाउस पडे सारखा । उबारा न वातास ठाउका
 सूर्य असूनी होय पारखा । केविलवाणा—वृक्षावर पक्षीराणा !
 पंखहि मिटले तोंडहि मिटलें । भय जीवाचें जणूं वाटलें
 म्हणून त्याला सर्व बिलगले । तेवढे डोळे—पाहती गरगरा सगळें !
 —हा मम जीवहि काकुडलेला । समदुःखी तो पाहुनि रमला
 तोंच पसरुनी निज पंखांला । काकुडलेला—कुणिकडे उडोनी गेला !
 उत्कांठित मन अधिकचि झालें । अधीर झालें—वेडें झालें
 झडकारि कोठें उडून गेलें । काकुडलेलें—आशेनें भरुनी गेलें !
 १९ जुलै १९२२.

केशवसुतांच्या कवितेच्या शेवटच्या पानावर.

[साकी.]

पूर्वकवींच्या हातुनि सुटलें त्यास बांधण्यासाठीं,
 दुष्ट विधिनिषेधांची जडली खोड मोडण्यासाठीं,
 मानव्याची काळालाही जरब लावण्यासाठीं,
 शब्दानें सत्तेचीं भूतें थरकांपविण्यासाठीं,
 खडकांमधुनी जिवंत निर्झर झुळझुळण्यासाठीं,
 स्वतंत्रतेचें स्वच्छंदाचें बीं पेरण्यासाठीं,
 —आणि आजच्या काळीं जें जें हवें नको त्यासाठीं,
 हा केशवसुत कवि अवतरला ! भाषा धन्य मराठी !

* * *

उंच तयाचा प्रतापशाली झेंडा फडकत राही,
 जीवेंभावें करी पहारा चरणीं एक शिपाई !

२० जुलै १९२२.

गरीब आईचें गाणें.

[चाल-अजि अक्रुर हा.]

तुज अजुनि कशी शोप नये रे बाळा
 घरभर सारें काम किती हें पडलें
 मम बाळाचे येति निजसरे डोळे
 हातापायांचा थांबू दे हा चाळा
 समजलें हवें गाणें तुजला गोड
 पण बाळा रे गरीब आपण आहों
 हें आणिकही हवें कळाय़ा तुजला
 संसार सदा नाही बाळ सुखाचा
 तूं बाळ कसें सदैव गोजिरवाणें
 लागेल तुम्हां दुःखाग्नीची झळई
 म्हणुनीच तुला म्हणवेना मज गाणें
 तरि ऐक अतां गाणें हें हृदयाचें
 त्या कृष्णाचे आईबाप गरीब
 आठा वर्षांच्या परी बाळकृष्णानें
 विसरल्यें पहा कृष्ण आठ वर्षांचा
 म्हणुनीच अतां निद्रा घेइ सुखानें

किति वेळ राजसा झाला !
 करणार कोण तें अपुलें !
 मग आधीं न्हाऊं केलें
 लागूं दे आतां डोळा.
 लागली तुला ही खोड
 कोणतीच खोड नको हो !
 सारख्या न साऱ्या वेळा !
 ना सर्व काळ गाण्याचा.
 गाणेंही मंजुळवाणें
 कोमेजुनि ज़ाल अगाई !
 जागसी धरुनि तरि धरणें !
 हें नव्हे बरें कृष्णाचें
 हतभाग्य शंखलाबद्ध
 सोडविलें कैवारानें !
 तूं मात्र आठ महिन्यांचा !
 जरि कधीं न म्हटलें गाणें !

कांहीं पानें.

[ह्या पानांत कांहीं त्राण नाही असें जर कोणाला वाटलें तरच मी त्याला धन्य म्हणें आणि स्वतःला समजेन.]

[उपजाति.]

प्रत्येक झाडावरि पान आहे
 वारा त्याला झुलवीत राहे
 झुळूक त्याची कधिं लागतांच
 थोडें तरी हें मन वेधतेंच !
 पत्रावळीचीं जितुकीं सु-पानें
 केळीस त्यांमाजि न कोण वाने ?
 बेतास मोठ्या उपयुक्त तेंच
 फेका परी जेवण संपतांच !
 नादिष्ट मारीत सदैव तान
 तेणें करी पिंपळपान ताण !
 जातां विचारें अपुलें गळून
 गाईल त्याचें मग कोण गान !
 कांटे कुणाला कवणास ताठे
 आकार ना एक कुणी उभंटे
 कुसें कुणाला, कितिकांस दांत
 गुणी कुणी तों कुणि घातपात !
 सर्वाहुनी सानच चिंचपान
 संबंध त्याचा न कुठेंच जाण.
 तदंतरात्मा डवरून राहे
 डुले खुले वेळिं गळून जाये !

हें शेवटीं पान अतां विड्याचें कापा अर्धी नाकच नासक्याचें !
 लावा चुना कात विनंति हीच होवो न हें तीक्ष्ण तसें कडूच !

आपुलकीचें गीत.

[चाल—चंद्रकांत राजाची कन्या.]

जन्म दिला या जगांत जीनें ती अपुली आई,
माता कांता राही तेथें घर अपुलें होई !

तात आपुला सर्वस्वाची कीर्ती संपत्ती
'खुशाल कर जें तुला हवें तें' म्हणून दे हातीं !

'आई आई' हांका मारित जे जवळी जमती
आपआपुले ते ते भाऊ 'अरे तुरे' म्हणती !

असलें तरिही खपेना जिला जर बदलें हीण
लहान असली तरीहि ताइ ती अपुली बहिण !

—आणि आपुली ती ?—काय तिची गोष्टी सांगावी
तिच्यावांचुनी जर्गी कशाला वसती मागावी !

मित्र आपुला पुरें आपणा ओळखितो तोच
खुल्या दिल्याचाही दिल सहजीं जेथें खुलतोच !

वडिलार्जित गृह जेथें अपुलें तें अपुलें गांव
आईबापांनीं ठेविलें तें अपुलें नांव !

व्याकरणाविण बोली आली ती अपुली भाषा
पैशासाठीं नसे नकोसा तो अपुला पेशा !

जेथें कांहीं नवखें न दिसे तो अपुला देश
घरांत आपण ज्याचे असतो तो अपुला वेश !

धर्म आपुला आचरिला जो मातापितरांनीं
चाल आपुली पाळितसों जी जरि हंसलें कोणी !

हृदयामध्ये असेल जरि तरि तो अपुला देव
 ज्याचे हातुनि अशक्य सुटणें तें अपुलें दैव !
 मानियलें तर अखंड आहे जग सारें अपुलें
 कोणी नाहीं अपुलें तरमग कोण बरें अपुलें !
 आपुलकीचें गीत गाइलें मराठी बोलून
 माय जानकी तिला अर्पिलें चरणां वंदून !

नागपंचमी शके १८४४.

संध्याकाळ.

[शार्दूलविक्रीडित.]

झालें जाउनि वर्ष एक अवघें भाषा जगाची अशी
 अल्पत्वास महत्त्व नेत असतें, रीती जगाची कशी !
 तीनें आपुलिया मनांत म्हटलें 'मी तीनशें साठ हे—
 संध्याकाळ पहात वाट अजुनी येणें नसे जाहलें !'

संध्याकाळ अनुक्रमें प्रगटतां 'तो हाच' ऐसें मनीं
 येवोनी क्षणमात्र जीव हंसवी—व्हावी निराशा झणीं !
 झालें वर्ष—पुढें हर्ष अगदीं कोठें तिला राहिला
 तों एके दिवशीं निरोप स्मरला—चित्ताप्रती लागला !

'कांते, सोडुनिया तुला बहु दुरी युद्धावरी जात मी
 माझ्या आठवणी तुला तव मला त्या तेवढ्या नेहमीं
 केव्हां येईन मी ? जरी जय तरी येईन केव्हांतरी
 स्वर्गीं भेट निदान होइल जरी नाहींच आलों तरी !'

—त्या शब्दें—न शरें—किती अवाचितां आयुष्य तें संपलें !
 त्याचेंही उरलें तरी न उरलें—तेव्हांच तें संपलें !

त्याच जुन्या श्लोकाची आठवण.

[शार्दूलविक्रीडित.]

“ डोळ्यांनीं बघतो ध्वनी परिसतो कानीं पदीं चालतो
जिन्हेनें रस चाखितो मधुरही वाचे अम्ही बोलतो
हातांनीं बहुसाल काम करितो विश्रांतिही घ्यावया
घेतो शोप सुखें फिरुनि उठतो ही ईश्वराची दया ”

डोळ्यांनीं बघणें ध्वनी परिसणें— कांहीं न अन्हेरणें
कोठेंही फिरणें, चवीस बघणें, निर्धास्त तें बोलणें
हातांनीं सुचतांच कांहीं करणें विश्रांति ती कासया ?
येते शोप कुठें क्षणांत पडतां, ही ईश्वराची दया !
उत्कंठा अनिवार सर्व विषयीं तेव्हां तसे वागलों
चिंता ही अनिवार सर्व विषयीं आतां असे भागलों !
डोळे हे फिरती, बधीर बनती हे कान, हे पायही
देवा, कांपति—आणि तूज अमुची नाही कशी कीवही !

—कोठें हारपली दया पुनरपी कोठें पुढें भेटणें ?

यासाठींच अजून आठवण ही श्लोका, तुझी काढणें !

गौरीशंकर.

[शार्दूलविक्रीडित.]

गौरीशंकर—आणि उंच दुसरें नाहीं जर्गी कांहींही
 तेथें स्वर्ग, निदान सन्निध; तशी खोलांत सारी मही !
 कीर्तीचें—गिरिचें नव्हे—शिखर तें अत्युच्च अत्यद्भुत
 कोठें ईश्वर या जर्गी जर तरी तेथेंच तो राहत !
 जें कोणी जगतीं वरी शिर करी त्याचेवरी जाउनी
 डोकें काढिन मी वरी सतत ही कांक्षा नराचे मनीं
 त्या योगें—‘सगळेंच मी मग पहा घालीन पायातळीं
 माझे शीर्षच उंच, उंच शिखरापेक्षां सदा भूतळीं !’
 बोले धीट तशी तयारि करुनी वेगें चढूं लागला
 कांहींसा चढला तिथेंच बघुनी आश्चर्य तो गुंगला
 थोडा जाइ पुढें तसा—परि तिथें तद्यत्न ते कुंठले
 दोन्हीही—जय नी पराजय—मिळे स्वारीहि खालीं वळे !
 —जातां मानव यत्नसानु चढुनी जेव्हां वरी पाहतो
 तों सर्वत्र प्रभो अगम्य तुमचें ऐश्वर्य आलोकितो !

२३ आगस्ट १९२२.

एक घाव.

[साकी]

एक घाव नी दोनच तुकडे काष्ठाचे होतात
 एक घाव पारतंत्र्य, तुकडे राष्ट्राचे ना गणित !

सालाबाद.

[शार्दूलविक्रीडित.]

व्याख्यानें हरिकीर्तनेहि लळितें तीं गायनें भोजनें
मेळे, मंडप, ते दिवे, चवघडे, आरास, संमेलनें
ते कार्यक्रम वर्गण्या जुळविती सन्मान्य ते शिष्ट ते
सालाबाद चुकूनही न चुकती माहात्म्य त्यांचेंच तें !

त्या त्या उत्सवदेवता परि कधीं संतुष्ट झाल्या असें
नाहीं येत दिसून, चालंत तरी सारें जसेंच्या तसें
होता वा नव्हताच हेतु कसला त्यामाजि ? हा प्रश्नही
सालाबाद ठरीव सर्व करितां येई न चित्तांतही !

ऐसें कांहितरी करून अपुली, जाईल का दुर्दशा ?
राखूं व्यर्थ करून उत्सव असे त्या पूर्वजांच्या यशा ?
आशां, जोम, मनांत वादळ कधीं जाईल का माजुनी ?
निर्धारें करूं काय एकतरि ती युक्ती मनीं योजुनी ?

सारे उत्सव 'उत्सवास्तव' अशी बुद्धीहि जेव्हां चुकूं
सालाबाद करून उत्सव असे श्रेयास त्यांच्या मुकूं !

२८ आगस्ट १९२२.

चतुष्टय.

[इंद्रवज्रा]

शिष्टासर्वे ताटकळून गेलों
क्लिष्टामुळें जेरिस फार आलों
नष्टा तुझे भूत धरांत मान
वाटे बरा दुष्ट तुम्हां बघून !

समाधान.

[शार्दूलविक्रीडित.]

जें जें संभवनीय शक्य घडलें कांहींतरी त्यांतलें !
 नेमानेम जसा तसेंच घडतें चित्तावरी कोरिलें !
 इष्टानिष्ट अशी वृथा निवड ती भारी मना लागते !
 होतो खेद खराखुरा निशिदिनीं आतां समाधान हें !

३१ आगस्ट १९२२.

चतुर चोरी.

[दिंडी]

आजतरि मी कां व्यग्र नको होऊं ?
 स्वस्थ चोरी होऊन कसा राहूं ?
 शक्य नाही, राहीन मी उदास
 नको कांहीं, कांहीं न ये सुखास !
 कुर्णी चोरी केधवां कुठें केली,
 गोष्ट डोळ्यादेखतां सर्व झाली
 —आणि अवघा हातांत या तपास
 तरी बसुनी मी राहतों उदास !
 नवें वैभव लाभलें असें वाटे
 शोक झाला तरि मोद फार दाटे
 वियोगानेही येतसे सुयोग
 दुःखमय कीं रम्य हा कथाभाग ?
 चोरियेलें सर्वस्व सर्वे नेलें
 स्मृतीपुरतें मागुतें ठेवियेलें
 चतुर चोरी ही प्रीतिचिया गांवीं—
 लाभली ती मज लागतसे गावी !

५ सप्टेंबर १९२२.

आह्वान.

[मंदारमाला.]

हा देव ही प्रीति कर्तव्य आशा तथा कल्पना भावना कामना
आहेत-आहेत, आहे त्यांचा लळा सारखा सारखा मन्मना
भावे बसोनी त्या सन्निधानीं मुखानें मुखानें तुला संकटा
आह्वान आह्वान देतो तुला हे तसे सांगतो मी नसे एकटा !
७ सप्टेंबर १९२२.

विलक्षण वाटसरू.

[शार्दूलविक्रीडित.]

कोणालाहि जरी प्रवास चुकला नाही तरी कोणिही
आनंदें क्रमितो स्वमार्ग न दिसे आहे किती मौज ही !
हा जंजाळ, अथांग सागर, तसें हें चक्र या कल्पना
संगें सोबतिला प्रवास रडतो 'हो ! यातना-यातना !'

तेथें वाटसरू विलक्षण कुणी आला कधीं एकदा
सारा मार्ग उदास रूक्ष बघुनी भारी मनीं खोंचला
झाला खिन्न जरी प्रसन्न, मग तो त्या क्षुण्ण मार्गावरी
कांहीं एक निरामयार्थ वितरी स्वर्गातली वल्लुरी !

सारे वृक्ष जुने परी डवरवी तेथें नवी पालवी
फोडोनी खडकास पाझर झणीं तृष्णाहि ती भागवी
होऊनी समपातळींत पथ तो धक्के चुकावेत ते—
यांसाठीं झटतो-प्रवास करतो कीं सौख्य येवो तिथें !

—आम्हांला कळतें—असेल तसल्या मार्गें पुढें चालणें !
त्याला हें कळतें—नसेल तसल्या मार्गास चोखाळणें !

१० सप्टेंबर १९२२.

त्यानें मजला हांसविलें.

[चाल-ला बाइला]

मन खिन्न	जग सारें झालें भिन्न !
संबंध	हवा कशाला तो बंध !
मी तुसडा	दूर भटकलों मग वेडा !
साहेना	कटु अनुभव आले नाना !
थांबेना	दूर दूर हो क्षणक्षणां !
बोलेना	ओठावरच्या शब्दांना !
गाईना	हृदयींच्या संगीतांना !
पाहीना
....	परि फुललेल्या पुष्पांना !
तोडियलें	फूल तेंहि हातीं आलें.
पुन्हा तसा	पुढें चाललों जसा तसा.
वाटेंत	मूल खेळतें मौजेत.
तो वदला	'फूल तेवढें या मजला'
त्यास दिलें	त्यानें मजला हांसविलें !

*	*	*
पुष्पांचें	तितुकें जग हें मौजेचें	
बाळांचें	तसेंच भारी गमतीचें	
इतरांचें	नसे कशाचें-एकाचें !	
-नी माझे	म्हणुनि सुखाचें-दुःखाचें !	

आयुष्याची घडी.

[शार्दूलविक्रीडित.]

योजावें मनिं एक आणि भलतें व्हावें—करावें कुणीं
अर्थाचा करुनी अनर्थ नसत्या दोषास केलों घणी
नाहीं मोल गुणास एक कवडी सद्धेतुची रेवडी
'आयुर्ब्रूहि' घडोघडीं विघडतां घालूं कशी रे घडी !

१५ सप्टेंबर १९२२.

उद्यांची गोष्ट.

[शार्दूलविक्रीडित]

होती रात्र उजाडलेंहि, नव्हतें तेव्हां कुठें एकटा—
जासी, धांढ तया दिनीं चिमुकल्या होसी कसा एवढा !
भीती सोडियलीस आणि मजला आईसही ना बरें !
बाळा चित्त तुझ्याविणें बघ कसें हो आज हें घाबरें !
होती एकच भाकरी म्हणुनि मी 'खा तूच' हें बोललें
'नाहीं नाहिं' म्हणून अर्ध मजला खायास तूं लावलें
तें तें आठवुनीच पोट भरुनी येतां असें राजसा !
मेळी भूक ! कधीं बघेन तुजला ही भूक आतां मला !
होती काळ दुपार पाय कवळे तान्ह्या तुझे भाजले
'घेतें येइ कडेवरी चिमुकल्या' जेव्हां तुला बोललें
तेव्हां 'पाय तुझेहि पोळति तरी माझेहि पोळोत गे'
जासी बोलुनि आग आज मजला भाजीतसे तीच रे !
झाली आज तुझ्याविणें गति अशी होईल कैशी उद्यां
—ये ये आजच भेट, गोष्ट न कळे बाळा उद्यांची—

२० सप्टेंबर १९२२.

कां....७

माझे ग्रह.

[शार्दूलविक्रीडित.]

जे माझे ग्रह उच्च नीच मिळती त्यांचीं फळें हीं मला
वक्री मार्गि तसेच जीवितपथीं हा खेळ त्यांचा भला !
त्यांची कैद मला अशक्य म्हणुनी तेथून सोडीवणें
त्यांचा कोट सभोंवतीं कठिण रे तेंथें मला जिंकणें !

२८ सप्टेंबर १९२२.

नवा शब्द.

[शार्दूलविक्रीडित.]

बाळें अज्ञ, गरीब लोक न घरीं ज्यांची करीं भाकरी,
पोरांचा कळतो स्वभाव पुरता ते थोर ती वैखरी
कोठेंही मनमोकळे, चतुरही स्वातंत्र्य वृत्तीमधें
त्यांचे शब्द नवे सदैव मजला तैशी मजा त्यामधें !
कोणीं सांगितले, कुठें परिशिले, कोठेंतरी वाचिले
केव्हां आयकिले सभेंत तितुके ध्यानीं मनीं राहिले
त्यांची खूप मनास लागुनि सदा अस्वस्थ तें होउनी
नाहीं शब्द नवा तरी न कविता गेलोंच वेडावुनी !
आयुष्यांत यथावकाश पुढतीं झालों अती घाबरा
उत्कंठा नव शब्द तो परिसण्या घाली मना वागुरा
दैवें कालवशात् तिची सफलता होऊनिया संपती
जो तो शब्द नवा नवा मज असा वेडा करी शेवटीं
त्यानें विंधियलें तसेच म्हणुनी हा वेध माझे मना !
त्यानें जीव दिला जिवास म्हणुनी या संपती यातना !

३ ऑक्टोबर १९२२.

वहीची ओळख.

[एका मित्रास दिलेल्या वहीवर लिहिलेल्या ओळी.]

[शार्दूलविक्रीडित.]

सांगे किंमत फार अल्प अपुली वस्ताद, हा कागद
घेतो मात्र लिहून कोण लिहितो त्याची खरी किंमत
त्याचा जाणसि हा स्वभाव म्हणुनी आशा बुझावी मना
ओजस्वी लिहिशील सुंदर नव्या—त्वत्कल्पना भावना !

२७ सप्टेंबर १९२२.

ती एकटी !

[शार्दूलविक्रीडित.]

आशा आणि उषा मनांत गगनीं येऊन एकीसर्वे
त्यांनाही म्हणती 'चला तर खरे, कां गाळितां आंसर्वे ?'
'तारूं येइल तें तुम्हांस तुमचें भेटेल कोणीतरी,'
लाटा उंच उचंबळून जमती येती किनाऱ्यावरी !
तेव्हां शीड दुखून पाहुनि किती हो हर्ष सर्वांप्रती
आलें तारूं—परंतु ना उतरलें तेथें कुणाचें कुणी
गेली लाट—तशीच सर्व—निघुनी; कोणीतरी एकटी
राहे स्तब्ध पहात खोल अगदीं त्या खोल सिंधूतटीं !
आलें तारूं दुजे दिनीं—कुणि तसें—आनंद झाला कुणा !
वार्ता दुःखद सांगती तिजमुळें हो शोक भारी कुणा !
आली लाट सळालुनी—परतलीं सारीं घरीं यावया
राहे एकटि ती कळे न कसल्या ठावास घेणें तिला !
तारूं नाहिं तिजे दिनीं—उसळती विक्राळ लाटा अती !
होत्या त्या इतक्या भयाण—दिसली कोठें न ती एकटी !

१ ऑक्टोबर १९२२.

दसऱ्याचें सोनें.

[शार्दूलविक्रीडित.]

सोनें—आणि खुशाल वांटुनि दिलें भेटेल त्याला तिथें ३
श्रीमंती कुठली ? उदार इतुके कां आज पूर्वीं न ते ?

“ वाहावा दसरा अहो विसरलां कीं काय हा आजचा
सोन्याचा दिन हा पहा विपुल हें सोनें समारंभ हा !”

कोणाचे कवणे दिनीं उघडतें प्रारब्ध हें नाकळे

येतो हा दसरा सुवर्णपदवी पानांस तेव्हां मिळे

जाणा मात्र मनांत, आजहि जरी हें न्याल पेटेमधीं

फेकूनीच सराफ साफ अगदीं देईल केरामधीं !

हें सोनें—बहिणीस, घाल तिजला याचीच ओवाळणी

हें सोनें—जननीस, हें प्रभुसही वाहा नमस्कारुनी

भावावांचुनि भाव यास न कुठें मैत्री कसोटी खरी

तेथें मात्र अमोल, मोल इतुकें—पानास सोनें करी !

—श्रीमंती कमती पडेल अथवा औदार्य आटेल ही—

भीती काय म्हणून ? प्रीति करितां सोनेंच पानासही !

३ आक्टोबर १९२२.

तात्पर्य.

[शार्दूलविक्रीडित.]

तात्पर्ये अनिवार जीं अनुभवा आलीं पुढें येतिल

ही आयुःसरिता तशींच वळणें घेऊनिया जाइल

दुःखाला अथवा सुखास मिलुनी जाणार, हें नाकळे

हें तात्पर्य म्हणून कीं, मरण हें आहे बरें—चांगलें !

९ आक्टोबर १९२२.

पर्वतीचें तळें.

[चाल-अंबरगत परि]

हिराबाग गोजिरी, पर्वतीवरी झडति चौघडे
तळें हें मात्र मधें कोरडें !

सांग, हरवले असे किती तव हिरे, हिरा यामधीं
तयांच्या लोंभें ही दुर्गती !

वनवासी भिल्लीण पर्वती अरसिक्र हा आरसा
पदानें फोडुनि टाकी असा !

मराठियाच्या देहावरती कांटा राही उभा !
खालसा ऐश्वर्याचा सुभा !

भाऊस्तव नाना रडला-तें आटलें !
गुज महादजीचें ओसरलें- वाळलें !
पाणीच पुण्याचें जणुं सारें संपलें !

सारस पक्षी सारसबागेमधीं कुठें नाढले !
घुबडें अशुभ काढिती गळे !

९ आक्टोबर १९२२.

दोघांसही.

[शार्दूलविक्रीडित.]

हिंदुस्थान अशस्त्र, दुर्बल किती, झाला दरिद्री तरी
भाषा धर्म अनेक पंथ म्हणुनी भेदून गेला तरी
“ हिंदुस्थान मदीय आणि दुखवस्था ही ” असें अंतरीं
जें आतां दुखतें न देइल सुखें तें झोंप दोघांसही !

२५ आक्टोबर १९२२.

काळनदीवर.

[शार्दूलविक्रीडित.]

वाहे काळनदी तिच्या निकट तें काळीज खेडें वसे
जाणों कोकणचें लहान उडतें काळीजची तें असे !
त्याची कीर्ति—‘नदीस पूर भरुनी ती एक घेते बळी
सालोसाल असें घडे, न चुकलें केव्हां अजूनी मुळीं’
त्या गांवीं घरदार, दूर पण तो होता शिपाई कुठें
त्याची ती हृदयांतली, पण दुरी होती घराचेकडे
वारंवार परंतु पत्र मिळुनी होऊन सारी सई
सौख्याशेंत किती असूं जवळ ; हें—हें वेड दोघांसही !
नाहीं पत्र, म्हणून पत्र निगुतें तीनें तया धाडिलें
नाहीं पत्र तरी—पुन्हां उलट तें आलें करीं मागुतें
वार्ता त्या मग एक एक उठल्या; ये पूर वाहे नदी
वाहे कोण ? नदी कशास बघते वाहील कोणी तरी !
आलें पत्र तसेंच तें परतलें गेलें तयाचे करीं
आला तो—पण दूर दूर अगदीं गेलाहि कोठें तरी !

१४ आक्टोबर १९२२.

दाराची कडी.

[दिंडी.]

‘पाप नसलें तरि लाज नको काहीं ?
जरी जाणे जग तरी गुप्त काहीं !’
शब्द कोणाचे कुठुनि हे हळूच ?
कडी दाराची वाजली हळूच !

१५ आक्टोबर १९२२.

करुणा.

[दिंडी.]

विमल कीर्तीचें शुभ्र वस्त्र ल्याली
वस्त्र ल्याली तें व्रताहुनी पाळी
दृष्टि पार्यो लागेल कुणा पाय
म्हणुनि पडतो किति मंद मृदु अपाप !

नीट वाटेनें कडेनें रितीनें
चालणें तें धूलीस होय लेणें !
फूल पडलेलें पाय त्या न लागे
चिखल तेथें पाऊल भिउनि वागे !

अचल अंचल, चंचला वायुवीची
वृत्ति धरुनी जातात नम्रतेची !
मार्ग म्हणतो मी जाहलों पुनीत
देव बोले ही भक्ति मूर्तिमंत !

कल्पना त्या—कुणिकडे लया गेल्या !
भावना त्या—अति शुद्ध—शुद्ध झाल्या !
हीच पुण्याई मला चालवीते
अभिनिवेशें जग सांगतें जगातें !

पहा आतां तें रूप जरी डोळे
परी डोळे तत्क्षणीं भरुनि आले !
—आणि करुणा पाहिली ती महान
कुंकुमाविण अरुणता उदासीन !

फूल आणि उदकाडी.

[दिंडी]

फूल देवाचें, नसे त्यास तोड
उमलतें मग, आधींच वास गोड
—ऊदकाडी ही आपुली जळल
तदा कोठें सौगंध दरवळेल !

८ नोव्हेंबर १९२२.

सोनचांप्यास.

[शार्दूलविक्रीडित.]

भृंगानें अवमानिलें मधुमिषें कीं तो बुभुक्षू असे
वासाची रुचि काय त्या अरसिका त्याची चवी त्या नसे
जेव्हां म्यां रसिकें म्हणून इतुकें तूतें करीं घेतलें
तों हा दर्प तुझा असह्य ! तुजला भुंग्या वृथा निदिलें !

८ नोव्हेंबर १९२२.

चित्र.

[शार्दूलविक्रीडित.]

दृष्टिक्षेप तसाच आज बघतो चोहींकडे वाटतें
चर्या तीच स्वभाव तोच समयीं अस्तित्व तें भासतें
होतो हर्ष परी विषाद उपजे 'प्रत्यक्ष तें दुर्लभ !
ऐसें चित्र त्रिचित्र दुर्लभ, तरी दूरावलें दुर्लभ !



[चाल-सुकुमार असुनि.] अणे .

अंधार

घोर चौफेर

भरे भय फार

ये उदया मित्रा करीं प्रतापें दूर !

बेसूर

आणि भेसूर

सर्वथा क्रूर

श्वापदें इथें हीं, फेंक तीव्र कर-तीर !

आगमें

तुझ्या संगमें

शुभोदयकाळीं

हें सहस्रदल उमळुं दे फुटोनी उकळी !

कोंडला

भृंग मोकळा

तुजमुळें झाला ।

हें कसें असो जग नसें भीत मी त्याला !

आरक्तं

पूर्ण अनुरक्त

गुणाचा भक्त

तूं मित्र मुदें चंडोल स्वैर हा गात !

अरुण-जन्म

अथवा

स्वातंत्र्यासाठी प्रयत्न.

[दिंडी]

— म्हणुनि अगदीं मन जाहलें उदास
 आस नाहीं, घेतला जिवें त्रास
 कुणी नाहीं आपला पक्षपाती
 म्हणुनि पंखांची आटपली शक्ती !

तशी उठुनी हतभागि घरा आली
 आणि दारीं तेथेंच बसुनि ठेली !
 जशी चुकुनी परकिया घरा आली
 अशी घरिंही चोरीच तिला झाली !

‘द्रुष्ट दास्यांतुनि कधीं सुटायचा
 नसे ज्यामाजी दिवस यावयाचा
 व्यर्थ असलें आयुष्य काय होय
 मरण उत्तम हा एकला उपाय !’

क्षणीं अंगीं बळ नवें कुठुनि आलें
 ऊब आली पंखही सज्ज झाले
 तोंच येउनि मनिं परतली घरातें
 ‘बाळ टाकोनी निर्दय मी जातें’

येइ विनता माउली पिलांपाशीं
जीव जीवाचा असा प्रेमपाशीं !
बघे—बोले 'हें कवच फुटायार्चें
काय तेणें नच दैन्य फिटायार्चें ?'

'दैन्य जायाला काय मग उशीर'
तोंच पडली वर चोंच ती अधीर !
कवच फुटलें—पांगळा अरुण झाला !
'काय आतां ?' जप फार या दुज्याला !


१५ नोव्हेंबर १९२२.

—साठीं आणलेलीं फुले.

[शार्दूलविक्रीडित.]

गेलीं सर्व सुमें सुकून तुज जीं द्यायास मीं आणिलीं
तूं आहेस दुरी तरी स्मृति तुझी पोडा अशी विस्मृति !
हा निर्माल्य असा पुनःपुनरपी वेड्यापरी हुंगिता
येती आठवणी किती !—मनहि हें कोमेजतें तेधवां !

२८ डिसेंबर १९२२.



एक ग्रंथ.

[शार्दूलविक्रीडित]

आहे ग्रंथ असख्य, अंक न तिथें एकाहि पानावरी
 आधीं एकाहि पान हालत नसे जों एक आहे करीं
 मानें मागिल फाटलीं पुढिल तों लीपी नये वाचितां
 थाला एकच पान—ग्रंथ असला हा सर्वथा तत्त्वतां !

सारे साक्षर ते निरक्षरहि ते विद्वान् अविद्वान् तसे
 हें आश्चर्य नसे— पशू, नरपशू, निर्जीव सारे कसे ?
 —जी जी येत लिपी तयांत लिहिती ग्रंथास ते आपल्या
 शाईचे तर रंग ते कितितरी नानापरी लेखण्या !

चालें लेखन तें प्रकाशन सर्वे नाहीं मुळीं अंतर
 शुद्धाशुद्ध तसेच, व्यर्थ कळुनी, तीं अक्षरें अक्षर
 जें येईल मनास मोल तितुकें देऊन हो मोकळा
 जेथें आणि जसा तसाच अगदीं तो ग्रंथ आटोपला !

१ जानेवारी १९२३.

एक बेत.

[शार्दूलविक्रीडित.]

जा-ये सांजसकाळ नित्य करते त्या त्या प्रसन्नेक्षणें !
 पुष्पें कोमल गोड आणि हंसरीं त्यांचीं तदा आननें !
 —आहों आपण दूर दूर इतुकें नाहीं तया ठाउकें
 यासाठीं मनिं बेत—चोज पुरवूं त्यांचें तदा कौतुकें !

तशी ती रूपानें सुरेख नाहीं !

[कोल्ह्रिजच्या 'She is not fair' या कवितेच्या श्लोकार्थानें]

[दिंडी.]

नसे रूपानें ती तशी सुरेख
जशा रूपवती चमकती अनेक !
तिची मोहकता नव्हति मला ठावी
जोंवरी तें स्मितहास्य मला दावी !

अहाहा तें नेत्रिचें तिच्या पाणी
हर्षनिर्झर कीं प्रीति त्या निधानीं !
—तरी लाजाळू स्तिमित सदा आतां
कधीं नाहीं बोलली 'न्यून' शब्दा !

—आणि जरि मी सारखा लुटित आहे
तरी पहिली ती प्रीति मला लाहे !
तिचें लज्जान्वित मुकुळ नम्र आस्य
अप्सरांचें त्यापुढें तुच्छ हास्य !

५ जानेवारी १९२३.

विचार आणि विकार.

[दिंडी.]

•उन्हाळा हा तुज पाहिजे निवारा !
हिंवाळा हा मज पाहिजे निखारा !
सुस्थिती ही तुज सूचतो विचार !
दुःस्थिती ही मज बोचतो विकार !

९ जानेवारी १९२३.

चार वर्षांच्या मुलीची गोष्ट.

[दिंडी.]

चार वर्षांची चिमुकल्या मनाची—
बालिका, तिज कळणार गोष्ट कैची !
तरी इतुकें तिज कळुनि मात्र आलें
'पुन्हां आईनें कुंकु लावियेलें !'

—'आणि लोकाच्या घरीं रहायाला
इथें आलों' नच चैन तन्मनाला
द्वाद तीचें मन कधींही कशानें
लाड करितांही हंसेना सुखानें !

माय सांगे—'जा आण बोलवून
तदा संबोधन मात्र ओवळून
बोलवीते ती अचुक, हें बघून
तिच्या आज्ञानें जाय ती भिऊन !

घरीं बाबा आहेत का तुझे गे ?
असें कोणी तिज पुसे सहज, वेगें
तों वदे ती—'हें नव्हे घर तयांचें
नसति बाबा त्या घरांतही माझे !

एक दिवशीं तो घोर ताप आला
दूर आई क्षण,—आणि त्या क्षणाला
'तुम्ही बाबा घ्या मला' असें बोले
—आणि मुलिला आपल्या तयें नेलें !

नदी आणि मानिनी.

[चालं—तेथेंच उभी कीं आलें.]

एकटी बापुडी जाई सरिते मज येणें नाहीं—यापुढें
 ओलांडुनि डोंगर तीन झालें तुज सांगातीण—इथवरी
 सोडुनिया आढेवेढे अनुसरलें वळसे वेढे—तुजसवें
 यापुढें । मनीं मी कुढे । एकटी पुढे
 तुझी तूं जाई । इतुकी भोळी नाहीं—साजणी !
 प्रीतीचा सागर तूझा कुणिकडे मारितो मौजा—साजणी !
 धरुनिया त्याचें ध्यान करुनिया जिवाचें रान—साजणी !
 जातेस त्यास शोधाया आहे का परि त्या माया—साजणी !
 भावडी । करुनि तांतडी । टाकुनी उडी
 धांवही घेसी । दाद ना याद परि त्यासी—निर्दया !
 प्रीतिची अशी का रीत ? ही एकेरी नयनीत—मज नको
 अंतरें जुळयासाठीं अंतरें तुटयासाठीं—झडकरी
 शोधावें दोघांनींही धांवावें दोघांनींही—सन्मुखीं
 मानिनी । असें बोलुनी । वळे त्याक्षणीं
 विसरली भान । घेतली धाव मोहून—नदिपुढें !

२५ जानेवारी १९२३.

वियुक्ताचे उद्धार.

[दिंडी.]

[१]

नयन माझे आंधळे पाहवेना
 हात झाला जड मुळीं हालवेना
 हृदय माझे चोरिलें पाहताहें
 खुणा साज्या मम मनीं शोधिताहें !

[२]

हृदयिं माझ्या तूं जरी राहिलीस
 मनहि माझे तूं जरी वेधलेस
 तरी केव्हां पाहीन लोचनांनीं ?
 आणि कवळिन केधवां या करांनीं ?

१७ जानेवारी १९२३.

झोंपडी आणि संध्याकाळ.

[शार्दूलविक्रीडित]

कोणाची गरिबी पडेल उघडी रानामधें बापुडी
 यासाठीं कनवाळुं माउलि तशी होती उर्भी झोंपडी !
 होतें दार लहानसें लकटलें—नांवास तें लाविलें
 त्या दारिद्र्यधनास निर्भयपणें राखीत कीं राहिलें !
 वारा पाउस शीत यांस अगदीं तेथें निवारा असे
 त्यांसाठीं धनि तेथला कुडकुडे, तापे विचारा भिजे !
 होतें काय तयास त्यांत सुखे हें दुःखास त्या ठाउकें
 ज्याचें त्यास किती किती अवडतें, लोकांस तें वाउगें !
 हें माझे घर यावरून सगळ्या पृथ्वीस ओवाळितों
 याबाहेर जगांत दुःख सगळें, येथेंच आनंद तो !
 जें मातें मिळतें उरोनि पुरतें तें हेंच माझे घर
 धावे यापरि चित्त—आणि म्हणुनी येतो कुणी सत्वर !
 —संध्याकाळ असाच चुंबक जिवा गेहाकडे ओढितो
 संध्याकाळ परीस कष्ट सगळे सोनें असें दावितो !

२१ जानेवारी १९२३.

तुमच्यासाठी.

ज्याने भाव स्वभाव हाच अपुला नेता जर्गी मानिला
सर्वाहून दुरून मार्ग अपुला-वेडा म्हणा-काढिला
निंदा स्तोत्र त्यास तुच्छ तुमचे, विश्वास त्याचा स्थिर
-सांभाळा अपुल्या कलाकुसरि त्या सोडाल नाहीतर !

आई आणि देव.

[दिंडी]

“असे सुंदर घर आपुले असून
कसे आपण राहतो हीन दीन
लबाडांचा उत्कर्ष जर्गी आई ? ”
‘नाहि बाळा रे देव असे न्यायी’
“दुर्दशा ही मन होतसे निराश
निराशेचे विष, गतप्राण हर्ष
कशा बहुविध आपदा या पिटाळू ? ”
‘बाळ आहे रे देव तो दयाळू’
“अशी दुबळिक मस्तकीं गदा घाली
जाणिवेची सारखी आग जाळी
उदासाची भवितव्यता कपाळी ”
‘बाळ आहे रे देव तुझा वाली’

६ फेब्रुवारी १९२३.

घड्याळापार्शी दोन शब्द.

तू निर्जीव, कमान कोण अडुनी हट्टी पिळाने भरे
-तीसाठी टिकटीक आणि नसता हा जीव तुझा झुरे !
मी जीवंत, इमान पीळ भरुनी माझ्या जिवा बैसतां
केले नाहि अकांडतांडव तरी चैतन्य नाही वृथा ?

तुझ्याविषयीं.

[शार्दूलविक्रीडित]

संतापाहुनि दूर वृक्ष अपुली सांभाळितो सांवली.

. ठेवी सागर शांति, शीतल अशा रत्नोत्सवा हृत्स्थळीं.

दुःखापासुनि दूर त्यापरि तुला ठेवीन—मी साहिन

होतो त्रास तरी तुझ्याच विषयीं कोपे न माझे मन !

२३ फेब्रुवारी १९२३.

गिळलेला अश्रु.

[शार्दूलविक्रीडित]

तेव्हां दुःखहि जाहलें सुख कसें, हें सारखें आठवे !

हें कां सौख्य कठोर ? अर्थ न कळे, चित्तास ना सोसवे !

याचा काय विचार तूं ठरविला, कैसें विचारूं तुला ?

आला अश्रु असा गिळून बसतां हा कंठही दाटला !

६ एप्रिल १९२३.

अनिवारपणानें—

[चाल—भूपती खरें तें.]

अनिवारपणानें गोष्टि किती वडतात !

अनिवारपणानें मनीं सदा सलतात !

वाईट वाटलें तरि तेंही अनिवार !

जरि रडें कोसळे तरि तेंही अनिवार !

निरुपाय एकटा करील तो उपचार !

ज्या थरावरी जें जाई तोच उतार !

सुख कधींच गेलें दुःखहि आतां सोड !

ही उदासवृत्ती अनिवार असे तोड !

२२ एप्रिल १९२३.

शाळेंत जातांना—

[दिंडी]

पांच पैशांचें पुस्तकहि महाग
असा अपुला निष्ठूर दैवयोग
'काय त्याचें तरि' म्हणूनी मनांत
माय बाळाच्या देइ तें करांत.

दहा पैशांची लहानशी पाटी
कष्ट केले बांधून वस्त्र पोटीं
'काय त्याचें पण' म्हणूनी मनांत
माय बाळाच्या देइ ती करांत.

पेणसलही ती दुधी आवडीची
दीडदमडीची—धोंड काळजीची
हृदय अपुलें ठेवून असें तींत
माय ठेवी ती मुलाच्या खिशांत.

'पुस्तकाला जप नको हरवुं—फाडूं
पेणसलिळा पाटिला नको फोडूं
लक्ष लावोनी ऐक शिकवणीला
शीक लौकर लिहिण्यास वाचण्याला.'

शीक लौकर लिहिण्यास वाचण्याला
माय सांगे तुज बजावून बाळा
लिही हातानें वाच तें मुखानें
अर्थ आईचा समज तो मनानें !

फुलांचा राग करुं नको !

“What has been done, don't do over again”

[श्लोक.]

पुरे, एक जें फूल गेलें चुरून
नको पाप घेऊं पुन्हां तें करुन !
तुला ना कुणाला फुलें हांसतात
स्वभावे विचारीं मजेनें सुखांत !

तयांचा वृथा राग कां त्वां करावा ?
तयांचा तुला हर्ष तो कां नसावा ?
सुवासा तयांच्या नको दर्प मानूं
गुणाला नको दोषरूपास आणूं !

पहा सूर्य अस्तास जाया निघाला
अहा फूल कोमेजलें रंग गेला !
स्वभावे असें जाय जें कोमजून
विषादे नको त्यास टाकूं चुरून !

२७ एप्रिल १९२३.

होवो, पण होऊं नये.

[शार्दूलविक्रीडित]

चित्ताला पटलें परी न वठलें काहीं कृतीनें कधीं !
ढोळ्याला दिसलें परी न धरलें केव्हांच हातामधीं !
केव्हां दुर्बलता कधीं भ्रम करो आयुष्य सारें वृथा
श्रेष्ठांचा अवमान उद्धतपणें होऊं नये एकदां !

१८ जून १९२३.

जलभरण.

[वियोगिनी]

अवगुंठन तें मुखावरी
 तरि दृष्टीस समुत्सुका करी
 मृदु सुंदर देह झांकला
 लपली नाहिं मनोहरा कला !
 तनुआ कुशला लतेपरी
 वसनें वेढियलें वरीवरी
 म्हणुनी सुभगांगचारुता
 खुलते आश्वसितां तरू लता !
 जलकुंभ शिरीं विराजला
 कर ढावा धरितां उभारिला
 परि तेंचि अपांग जाहलें
 वसनाच्छादन सावधानलें !
 पद कोमल पद्म शोभतें
 वरि गुंजारव पैजणी नुदे
 चपला लपली क्षणामधें
 जल किंवा मृग-नीर नेइ ते ?

१ मे १९२३.

मोहनमाळ.

[दिंडी]

कृष्णकेशीं गुंतला भांग मोहें
 गौरमुख हें आरक्त तिलक लाहे.
 हृदय मोहनमाळेस तूं दिलेंस.
 तुला कळतें ?—ती मोहिते कुणास ?

१८ जुलै १९२३.

नेपोलिअन आणि न्यूटन.

[उपजाति]

भ्याले मनीं वीर अ-धीर झाले
आहों कमी आपण ते म्हणाले
'नसों कमी आपण—सर्व तुम्ही
लाखास भारी वर एकटा मी' !

तत्काल भीती अवघी निमाली
तत्काल शस्त्रावरि धार आली
जेता खरा तो जगि अद्वितीय
तो दर्पही त्यास नसे अयोग्य !

घेऊनि हातीं कण वालुकेचा
मित्रास बोले अति नम्र वाचा
'विश्वांत जें ज्ञान भरून आहे
तदंश माझा इतुकाहि नोहे.'

विद्येपुढें बुद्धि अपूर्ण आहे
जन्मांत तीचा कण एक लाहे
ज्ञाता खरा तो जगि अद्वितीय
विनम्रता शोभुनि त्यास जाय !

वर्षाकाल.

[श्लोक]

मोठेंच हें नवल कीं, दिनराज दीन—
झाला निबद्धकर आणि प्रतापहीन !
संतप्त लोक उठुनी जणुं राजयाला
ते घेरिती म्हणुनि निष्प्रभ तो जहाला ?

स्वैर वारु सुटला पवनाचा
घाबरा जिव करीत घनाचा
हापटे, गडगडाट तयाचा
घर्मपूर नच पाउस साचा !

किंचाळली वीज असें बघून
आकाश गेलें हृदयीं फुटून !
तयांतुनी स्वर्ग जरा दिसून
गेली पहा ही धरणी खुलून!

चोहींकडे जीवन वाहताहे !
सारीकडे जीवन गर्जताहे !
रानीं वनीं पाच सवंग झाली !
स्वयंभु शृंगार धरा लिआली !

आशा आणि अनुभव.

[शार्दूलविक्रीडित]

आशा होति उभीच किंचित दुरी ती घेउनी संनिध
 संधी साधुनि एकदां अनुभवे संबोधिलें 'लाडके—
 आला दाटुनि कंठ ऊर्मि उठुनी चित्तांत नानाविध
 'आशे काय वदूं तुला जिवलगे' बोलें असें थोडकें

'आशे, सौख्य तुला नसे—पण पुढें आशाहि कांहीं नसे
 आहे हा सहवास त्रास सगळा तूतें सदा कोमले !
 मी कंगाल, तशी तुला बनविली जा सोड याळा कसें
 कां ऐसा वनवास काढिसि उगा तूं राजसे-प्रेमले ?'

कांहीं निश्चय मानसीं करुनिया आशा झणीं बोलली
 "नाथा मी दुहिता कुलीन इतुकी ही गोष्ट मी सांगतें.
 जन्मापासुनचीं सुखें विसरल्यें हीं दूर मीं फेकिलीं
 ध्या आतां जवळी कधींहि असलें बोलूं नये मागुतें."

'आशा हीच खरी मदीय, असली आशा कुणाला नको ?'

"आशा मी अपुली प्रभो अनुभवा, अन्हेर तीचा नको !"

१८ जुलै १९२३.

भैरवी.

[चाल-प्रभो पूजा ही.]

असा राजा या लोकीं प्रभु एक झाला
 जो सदा करुणाबलें । परिपाळितो मुलें
 असुख हरितो । विहित करितो । करहि पुरतो

नमन त्याला ॥ १ ॥

किंचित् नवल.

[दिंडी.]

चिन्ह नव्हतें पाऊस पडायार्चें
दिवस जरि हे आहेत पावसाचे
समय संध्याकाळचा फिरायाचा
मैत्रिणीसह गमतिनें जावयाचा !

‘ हवें छत्रीचें लोढणें कशाला
आणि आला पाऊस तरी आला ’
एकमेकिस बोलून असें धीट
फिरायाची त्या सुधारिती वाट !

शिक्षणाचा हव्यास मनीं भारी
चालचलणुक ती तशी नवी सारी
रूप-अपुलें जणुं सुधारणा दावी
प्रौढताही ती अल्पवयी व्हावी !

असो, फिरणें संपून घरीं येतां
पदर त्यांनीं घेतला असे माथां
पडत होता पाऊस जरासाच
नवल किंचित तें वाटलें उगीच !

जुन्या बाया देवास नित्य जाती
नित्य येतांना अशा भिजत येती
काय कारण तें नवल वाटण्याचें ?
काय कारण हें नवल वाटण्याचें ?

प्रवासी.

[चाल-जगाचे बंध कोणाला]

प्रवासी मी तुझ्यासाठीं-तुझ्यासाठीं-तुझ्यासाठीं
 धरोनी आस ही काठी जिवाला सांगतो गोष्टी.
 नदीचा ओघ हा खालीं, मनाला घालितो भीती
 तरी मी चाललों आहे तुझ्यासाठीं उभी घाटी.

तुझी माझी अशी प्रीती बघोनी हा पहा कांटा-
 अहा ! सहाद्रीच्या देहीं, उभाही वांकुडा वेडा !

घुमे वारा भरारा हा चळेना हा जसा योगी
 तुझे वारें मनीं माझ्या फिरे मी प्रेमबैरागी !

—जरी वर्षे पुरीं बारा वियोगीं आपुलीं गेलीं
 स्थिती ती आज, हें कैसें घडावें धावत्या काळीं !
 स्थिती कैशी असो, प्रीती मला जी ओढिते वेगें
 तिच्यासाठीं-तुझ्यासाठीं असा मी चाललों मार्गें !

—कुमारी ती-तशी गेली !—अहा ! मनाम त्या ओष्टीं
 प्रवासी मी पुढें आतां जगापाठीं कुणासाठीं ?

दुःखाची कहाणी.

[दिंडी.]

असे श्रीवणमास हा कहाणीचा
समय साधुनि उपलब्ध पर्वणीचा
काथित आहे मी आपुली कहाणी
होउ आवडती नावडती राणी !

शहर, खेडे, वन, भवन सर्व ठाणीं
एक काळीं सर्वत्र राजधानी !
राज्य माझे हें आवध्या जगाचें
सकल सौख्यां मी; 'दुःख' नाम माझे ॥

निराशेनें व्याकूल चित्त झालें
किती अनुभव कटु तेच-तेच आले
प्रेम आणिक सुख सोडुनिया गेलें
—-कधीं त्याला मीं नाहिं उपेक्षीलें !

दिला त्यानें मज आसरा घरांत
मींही केलें घर त्याचिया मनांत
स्थूल माझेहुनि जगीं कुणी नाहीं
सूक्ष्म माझेहुनि जगीं कुणी नाहीं !

बरे वाड्ट सर्वास कळायोस
सोशितों मी सर्वदा किती त्रास
कुणी माझे उपकार भानितात
कुणी नांवे रडतात अहोरात !

भावना आणि कल्पना.

[शार्दूलविक्रीडित.]

संध्याकाळ म्हणून पुष्प गळलें; कोमेजली भावना
 आकाशी तंव तारका उगवल्या; उल्हासली कल्पना
 दुःखें, दुर्लभता, जरा, मरण हीं येथें तिला भेटलीं
 सौख्यें, कल्पलता, सुधा, अमरता स्वर्गीं तिला लाभलीं !
 नाहीं पंख म्हणून भूमि धरुनी ती बापुडी राहिली
 भूतापासुनि वर्तमान इतुक्या रेषेमधें नाडली !
 तीनें मात्र भरार दूर उछुनी आकाशही फोडिलें
 व्यापोनी सगळा भविष्य अपुलें साम्राज्य संस्थापिलें !
 संसारांत पडून दुःख-सुखही-सोसून नानापरी
 झाली वृत्ति उदास आणि हळवी दृष्टी सदा बावरी
 श्रद्धा आणि पवित्रता सहचरी गंभीरता घेउनी
 टाकी व्याकुल आणि कोमल पदें संक्षुब्ध मार्गांतुनी
 —‘ ताई, मी न तुझी बहीण ? ’ सहजीं तेव्हां वदे कल्पना !
 “ राही नित्य सुखांत तूं ” गहिंवरें बोले तदा भावना !

२९ आगष्ट १९२३.

देवदर्शन.

[शार्दूलविक्रीडित.]

आहे काय पवित्र मंगल असें कर्तव्य हातामधें ?
 आहे काय सदैव पाउल तुझें त्या सत्यमार्गामधें ?
 आहे काय पहा सुधा सरळसा हेतू मनाचेपुढें
 आहे हें तर देवदर्शन तुला होईल डोळ्यापुढें !

३० आगष्ट १९२३.

पक्षी आणि सुगंध.

[चाल-सुकुमार.]

तोडुनी

बंधने जुनीं

क्षणावसरांत

जायास निघाला पक्षी स्वैर जगांत !

साउली

मनीं कष्टली,

कोवळीं पाने

धरथरलीं हृदयीं जशीं तशीं देहानें !

परि सर्व—

उपेक्षुनि, गर्व—

धरुनि पंखांचा

गेलाच ध्यावया ठाव उंच गगनाचा.

आकाश

अमित अवकाश

भागला पक्षी

उतरून दूरच्या तरुच्या बसला शीर्षीं.

—तेधवां

वायु ये नवा

सुवासें भरला

पक्ष्यास अंतरीं अनुभव कांहीं पटला.

त्यामुळें

होय मन खुलें

—आणि ज्ञाणि आला

आगमनें त्याच्या आनंदित तरु झाला !

तुझे प्रतिबिंब.

[शार्दूलविक्रीडित.]

कासारीं प्रतिबिंब सुंदर तुझे तूं कौतुकें पाहूनी
 आनंदून मनांत गेलिस किती मीं तेधवां पाहिलें
 जेव्हां चित्र असें हुब्रेहुब तुझे दृष्टी पडे जीवनीं
 आपोआप उगाच जीवन तुला तें वाटलें आपुलें.

गेहा जाउनि मुक्त केश मुकुरीं पाहूनि ते बांधितां
 त्यांचें पूजन रम्यपुष्परचनें संपूर्ण केल्यावरी
 कंठीं मोहनमाळ कुंकुम तसें भालावरी रेखितां
 तें संफुल्ल मुखाब्ज रम्य मुकुरीं त्वां वाहिलें सुंदरी,

—जातां दूर क्षणीं तुला विसरतो तो आसरा तें जल
 देती चित्र तुझे सुरेख इतुकें कोठेंतरी फेकूनी
 आहे काय परी तुला विदित तें कोठें असे निश्चल ?

या माझ्या हृदयांत मात्र सखये, आहे सदा बिंबुनी.

—तूं येतां जवळीं क्षणांत मग मी टाकीन तें भंगुनी
 हे आभास कशास राहिन सुखें प्रत्यक्ष आलिंगुनी !

माझा आवडता दगड.

[श्लोक]

तीरावरी उंच अशा धशीला
पाषाण तो निश्चल शांत ठेला !
चाटे, कुणी पांथ उशीवरी या
निद्रा करी मस्तक ठेवुनीया.

अखंड खालून नदी वहाते
जागा न हा होय तिच्याहि नादे
'मी चाललों भेट पुन्हां न' ओघ
बोले परी तें सगळेंहि मोघ.

पानें फुलें वाहुनि रोज तार्जी
झाडें कराया झटतात राजी
त्यांचा तयाला परि गंध नाही
सुकून जातात फुलें सदाही.

पक्षी किती मंजुल गीत गाती
याला नसे ती तिळमात्र गोडी
हाले-डुलेना क्षणमात्र अंग
म्हणेल कोणी- 'नच अंतरंग.'

व्यापार जे भोंवति चाललेले
ते सर्व तूतें अगदीं निमाले
म्हणून येथें दगडा ! बसून
गाणीं लिहाया मन हें प्रसन्न.

आमची सोनी.

[दिंडी.]

मृदुल इतुकी नच मना बोचणारी
 प्रबल इतुकी हृद पाझ घाळणारी
 नवल मोठे आनंद तीत पूर्ण
 अशी आज्ञा ओळखा करिल कोण ?

मुकुल कलिकेपरि गाल ते फुगीर
 राग उसना सांचला जणुं अधीर !
 तरल आशाकुल साश्रु दृष्टिपात
 रंगवीतो अनुराग क्षणाधांत !

रुष्ट उत्सुकता उघडुनी मुखातें
 म्हणे—'मजला ने आज फिरायतें'
 माझि भारी लाडकी सोनुबाई
 असा साधा अनिवार हट्ट घेई !

'नको' म्हटलें क्षणमात्र, अश्रु आले.
 'बरे नेतो' म्हणतांच कुठें गेले !
 शब्द केवळ बदलता मनाजोगी—
 सृष्टि बाळांची, आमची अभागी !

झणीं हातांनीं केश सावरून
 रुसुनि पाहुनि मनमोकळें हंसून
 चोळिपरकर नेसली थाटमाट—
 विचारीतां तो काय, पहा ऐट !

कधींकाळीं—

[शिखरिणी.]

अपेक्षेचा आहे अनुभव कडू संतत जनीं !
 उपेक्षेचा आहे अनुभव परी गौड भुवनीं !
 झटे जो संतोषा अनवरत तो कोण कुठला !
 तयाच्या आस्थेला अनुभवहि हाहा ! विसरला !
 मनामाजी माझ्या म्हणुनिच पहा खेद न लपे
 घडे त्याला राजी असुनिहि असें चित्त विलपे
 — वदेना ही वाणी हृदय परि हें मात्र भरतें
 कधींकाळीं माझे स्मरणचि करो व्यक्त पुरतें !

६ नोव्हेंबर १९२३.

वाढदिवसाचें हृदय.

[शार्दूलविक्रीडित.]

इच्छा, बुद्धि, प्रयत्न, शक्ति अपुलें सर्वस्व मीं वाहिलें
 काळाला—स्थितिला; उणेंच सगळें प्रत्यक्ष हें पाहिलें
 नैराश्यांतिल वाढ—वाढ कसली ! कापीत जीवास जी
 माझी सर्वपरी सदैव असुं दे देवा, तुला काळजी.

७ डिसेंबर १९२३.

स्मृति.

[दिंडी.]

सखा अनुभव तो आज कुठें गेला
जीव स्मृतिचा व्याकूळ फार झाला !
बसुनि दारीं कर ठेवुनिया भारीं
वाट बघतां पातले अश्रु गालीं !

वियोगाचा सुमुहूर्त नियोजून
ब्रह्मदेवा म्हटलेंस सावधान
गांठ पडली, घडली न पुन्हा भेट
दुष्ट नाही का हें असें ललाट ?

चक्रवाकीला रात्रिचा वियोग
दिवसरात्री मज दोन्हीही कुयोग !
कुठें दयिता, गेलांत असे दूर
कसा अनुभव मम जाहला कठोर !

—परी नाही—नाहींस तूं कठोर
हृदयपटिंचे तव लेख किति उदार !
कित्ती वाचूं सारखे सारखे हे—
वाचतांना हा जीव तुटत आहे !

—पुढें मरणाची वाट बघत ठेली
अनुभवाची तों स्वारि कुठुनि आली
कलेवर तें राहिलें करामार्जीं
जीव' गेला बिलगून जिवामार्जीं !

मंजुळ प्रेमळ आणि कोमळ.

[अंजनीगीत.]

—विना चित्त हें व्याकुल होतें
वृत्ति सदोदित मल्ल असते
कर्कश अवघें जग हें झालें
माझे मंजुळ तें !

—विना जगाचा वीट येतसे
केविलवाणा जीव होतसे
कठोरतेची कुन्हाड हृदयीं
माझे प्रेमळ तें !

—विना दुःख हें हळकें कैसें
सौख्य खरोखर जड हें तैसें
केवळ कंटक जिकडे तिकडे
माझे कोमळ तें !

२१ डिसेंबर १९२३.

मला नकोसा मी.

[दिंडी.]

कांतिवांचुनि मोत्यास मोल नाहीं
स्फूर्तिवांचुनि काव्यास रंग नाहीं
प्रीतिवांचुनि आयुष्य तें निकामी
—तुझ्यावांचुनि बघ मला नकोसा मी !

२३ डिसेंबर १९२३.

दुष्काळांतलें उत्पन्न.

[शार्दूलविक्रीडित.]

शेतें ओस—उजाड हीं पसरलीं दुष्काळ चोर्हीकडे
आहा ! चित्त पहा परंतु भरलें, हा जीव तेथें बुडे
दुष्काळांत अशा अपार पिकलें हें शेत माझे किती
त्याचें घाउक मोजमाप लिहिते ही लेखणी बापुडी !

११ डिसेंबर १९२३.

काळाची निष्ठुरता.

[शार्दूलविक्रीडित.]

त्यानें सुंदर वेल एक अपुल्या दारीं स्वयें लाविली
जीवप्राण जपून लाड करुनी प्रेमामृते सिंचिली
कोणीं त्यास कधीं असेंहि म्हटलें 'ही प्रीति का रे तुझी ?'
वाढे वेल—खरें असेल तरि ती प्रीतीहि वाढे तशी !

आलीं गोड फुलें तिला प्रथम तें आनंद झाला किती !
त्यांचा रंग, सुवास, मार्दव—जणूं झाली तपःसिद्धि ती !
—शेजारी कुणि बालिका भय तिला कांहींच ना वाटलें
तीनें तीं खुडिलीं;—पहा नवल—तें सार्थक्य त्या वाटलें !

विद्यासाधन व्हावयास असलें ठेवून मागें धन
गेली तो; सुकुमार वेल सहजीं बाला करी रक्षण.
—तीतें निष्ठुर काल पाश अपुले घालून नेई यदा
सांगूं काय ? सुरेख वेल असली वाळून गेली तदा !

१६ डिसेंबर १९२३.

वस्तु आणि मनुष्य.

[वसंततिलका.]

आहेत वस्तु जगतीं किति सान थोर
आहेत सर्व उपयुक्त गुणेंच फार
वस्तू गुणाहुनि मनीं न धरी अपेक्षा
कोणी न दर्शवि गुणाविषयीं उपेक्षा.

गर्वें कधीं स्वगुण तूं नच वाढवावा
वेड्या ! कधीं सहजधर्म न तो त्यजावा
अस्तित्व देव तुजला जगतांत देई
स्वत्वें करीं जतन तें निज नाम ठेवीं.

१७ डिसेंबर १९२३.

औरंगजेब.

बापाला बंदींत घातलें भाऊ केले ठार
अलमगीर जाहला म्हणोनी मी होणार फकीर.
शिवरायाचें वैर आणखी संभाजीचा घात
केला, यानें करुनि घेतला अपुलाही निःपात.
धर्मासाठीं प्रजेस छळिलें, राज्यासाठीं मुलगे—
दूर ढकलिले, अविश्वासिलें यानें जग अवघें
—परंतु न कळे इतुकें यानें केलें कवणासाठीं
किती अजब हें टोप्या विणल्या—विकल्या पोटासाठीं !

१७ डिसेंबर १९२३.

दिवा आणि कविता.

[वसंततिलका]

आलों घरीं फिरुनि तों घन रात्र झाली
अंधार व्यापुनि बसे मम सर्व खोली
चित्रें तशा सकल वस्तु तमीं बुडाल्या
शोभा गिळून अपुली बसल्या बुजाल्या -

दिव्यत्वरूप सुविचार अनंत ज्यांच
तेजाळ शब्दकिरणें सुगभीर अर्थ
ते ग्रंथसूर्य अवघे पडले तमांत
खप्रास तें ग्रहण लागुनि त्यांस जात !

लावीयला त्वरित दीप त्वरा करोनी
खोली क्षणांत सजली किरणें भरोनी
'आहे' तयास करितें तम नित्य 'नाहीं'
दीपा उजेड करुनी म्हणतोस 'पाहीं'

-हे जीविता, तिमिर जें तुज ग्रासिताहे
तें तूज नष्ट करण्या असमर्थ आहे
जी ज्योत-दिव्य कविता-हृदयीं प्रकाशे
तीचा प्रभाव इतुका तम सर्व नाशे !

अज्ञान.

[चाल-सुकुमार.]

अंतरों

लपविलें तरी

लपालें नव्हतें

मुग्धपणें उलटें दुःख क्षुब्ध तें होतें !

खिन्नता

दृष्टिशून्यता

भिन्नता भरली

चिंताच जणूं ती मूर्ति होउनी बसली !

रोखुनी

नेत्र फाडुनी

बघे कोणाला

ही काय निराशा ? दिसे न आशा तिजला !

दारांत

नशीबा हात

लावुनी बसली

म्हणतात नियति ती हीच खूण ही पटली !

कल्पना

मृदुल भावना

ज्ञान हें देई

परि जीव तयानें अधिकचि व्याकुल होई !

इतुक्यांत
 एक निमिषांत
 करि समाधान
 तें कोण बरें ? तें ज्ञान नव्हे 'अज्ञान' !
 अज्ञान
 तान्हुलें छान
 पातलें जवळी
 माउली तयाला घेई पदराखालीं !

२१ जानेवारी १९२४.

दुर्भाग्य.

[शार्दूलविक्रीडित.]

येऊनी भरतें वदे भरत तें रामा, तुझ्यावांचुनी
 जातो मी पण एक गोष्ट तुजला ठेवीतसे सांगुनी
 जेव्हां हा वनवासकाल सदया, पावेल संपूर्णता
 तेव्हां त्याच क्षणीं न भेट तरि मी त्यागीन या जीविता !
 उत्कंठा जगते कुठेंतरि असें काहींतरी लक्षुनी
 उत्कंठा मरते तिथें न तिजला तें भेटतां येउनी
 ही भावोत्कटता सदोष दिसते जेव्हां जगालागुनी
 तेव्हां तोच नव्हे खरोखर जर्गी दुर्भाग्य ती लाधुनी ?

२५ जानेवारी १९२४.

आशेला अंत नाही.

[दिंडी.]

मधुर कुसुमें मीं मेळविलीं हातीं
 तुला देइन ही आस मनीं होती
 फुलें गेलीं तत्काल ती सुकून
 परी आशा मीं ठेविली जपून !
 किती सुंदर चांदणें मना मोही
 अधिक मन हें तुजकडे ओढ घेई
 पहा गेलें तें चांदणें सरून
 परी आशा राहिली मन धरून !
 दुःख कांहीं जें जाहलें मनाला
 सौख्य कांहीं जें वाटलें मनाला
 घडी गेली जरि निघुनि दूर त्याची
 तरी आशा तें तुला सांगण्याची !
 वस्तु कालानें शीघ्र नष्ट होते
 वेळ चंचल न कळतां दूर जाते
 जीव परि हा तेथेंच घुमत राही
 आणि त्याच्या आशेस अंत नाही !

२८ जानेवारी १९२४.

कृति आणि कीर्ति.

[शार्दूलविक्रीडित.]

कोठें कालवशें सुरम्य कृतिचा अल्पांश राहे तरी
 त्यानेंही जगतांत कीर्ति पसरे ही गोष्ट पाहें खरी
 कीर्तीच्या सगळ्याच या धडपडी सोडून देऊनिया
 आधीं सुंदरशी कृतीच म्हणुनी जा ठेव रेखूनिया.

२७ फेब्रुवारी १९२४.

परागंदा.

[दिंडी.]

पूर्वकालीं दंडकारण्यभागीं
 कोऽपि मुनिरासीत् वेदमूर्तिं योगी
 तपश्चर्येवरि करुनि प्रेम भारी
 मुनी राहे आजन्म ब्रह्मचारी.
 पर्णकुटिका ती जीर्ण मूल्यहीन
 तदपि विद्याधनसदन समीचीन
 कीर्ति शाली वनवासिनी तदर्थ
 उन्नतीनें मानिला स्वर्ग व्यर्थ !
 नाम जैसें राहतें पुत्रयोगें
 अधिक त्याहुनि गाजलें शिष्ययोगें
 —पुढें मुनिचा वृद्धापकाळ येतां
 शिष्य श्रीधर एकटा जवळ होता.
 रूप त्याचें सुगुणास रूप देई !
 सुगुण त्याचे रूपास रूप होई !
 बुद्धि त्याची करि सुलभ सकल विद्या !
 भक्ति त्याची संपूर्ण ती सपर्या !
 गुणी असलें आपुलें शिष्यरत्न
 त्वरित आतां जाणार दुरावून
 लोभ सुटला तेधवां तपस्व्याला
 तसा ब्रह्मानंदही विकल झाला !

अतः एकस्मिन् दिने हृदि विचार्य
निवेदाया आपुलें किमपि गुह्य
'वत्स' शब्दे आचार्य मधुर बाहे
शिष्य संनिध सुविनीत उभा राहे.

'लाभ झाला तुज वत्स ! आगमाचा
तसा मजलाही तव समागमाचा
कधीं अंतर तेथें न तें पडावें
तरी संसारीं काधिं न त्वां पडावें.'

रूपयौवनसंपन्न शिष्य त्याचा
करी नीरस अर्थ या गुरुवचाचा
—आणि क्रीडारत हरिणयुग्मकाचे—
दर्शनानें नेत्रांत कुतुक नाचे !

रात्रिं आकाशीं चंद्ररोहिणीचा
योग, झाला तो मंत्र मोहिनीचा
—आणि सहजां सप्तर्षिदर्शनानें
स्वगत वदला 'हीं केवढीं प्रमाणें !'

मनीं तें तें सर्वत्र काननांत
क्रौंचमिथुनें गुजगोष्टि बोलतात
भृंग चुंबन घेतसे कमलिनीचें
दृढालिंगन तरुकंठिं वल्लरीचें.

चक्रवाकी शोधितो चक्रवाक
अशीं दृश्यें अवलोकितां अनेक
नदीसंनिध पातला ऋषिकुमार
कुणी बाला सुकुमार नेइ नीर.

वळुनि बघतां मीनल्या उभयदृष्टी
 सहज गेली शोभून सकल सृष्टी !
 पुनः फुलली मग सृष्टि केधवां ती ?
 पुनः जेव्हां मीनल्या उभयदृष्टी !

कुसुम सुंदर हातांत सुवासाचें
 ध्यान ऐसें पाहतां कुमाराचें
 सहज पाही तों केशबंधनांत
 कुसुम नाहीं हें कळुनि तिला येत !

कुमारानें तेधवां निजकरींचें
 'सुमन प्रेमासह' अशा मधुर वाचे—
 अर्पियेलें सोत्कंठ उभा ठेला
 " शूद्रकन्या मी " वदे तदा बाला !

—दिवस पुढला मग उगवला नवीन
 स्थलें सगळीं तीं विरूपें नवीन !
 आश्रमीं तो मुनिराज उदासीन
 नदीतीरावरि युवति कुणी खिन्न !

तत्त्व आणि स्थिति.

[शार्दूलविक्रीडित.]

पैशानें सगळें मिळे पण जर्गीं दारिद्र्य हें रोकडें
सत्तेनें सगळें वळे पण जळे चित्तीं सदा वांकडें
ज्ञानानें सगळें कळे पण कळे अज्ञान हें केवढें !
तत्त्वा, फार उदार तूं स्थिति तुझे दारिद्र्य हें केवढें !

एक नी एक तीन !

[दिंडी.]

रंग आणिक पट मिळुनि चित्र झालें !
बीज-भूर्मांतुनि रोप तिजें आलें !
गणित म्हणतें एक नी एक दोन !
सृष्टि म्हणते एक नी एक तीन !

१४ एप्रिल १९२४.

विकसन.

[वसंततिलका.]

हे स्निग्ध मुग्ध कलिके ज्ञाणि हो प्रफुल्ल
बोले उताविळ; कळी फुगवीत गाल.
हा राग काय ? कर माफ रहा अशीच
'नाहीं' म्हणून फुलली अपुली सवेच !

मैत्री.

[दोहा.]

गोड बोलणें सदा हवें, कारण त्याचें काय ?
 खाऊसाठीं रुसणारी मैत्री बालिश काय ?
 जरा कुठें केव्हां होतां लहानमोठी चूक
 मरणोन्मुख होते इतुकी मैत्री काय नाजूक ?
 'सुटेल ना तर' भीति अशी जिला वाटते फार
 त्या मैत्रीला जपून ती किती बरें जगणार ?
 तोंडदेखलें बोलोनी विसराया निर्व्याज
 नाही का त्या मैत्रीला मुळीं मनाची लाज ?
 सत्य नीति निरपेक्षपणा स्वतंत्रता कीं न्याय
 कोण एवढी मैत्री कीं यांवरि करि अन्याय ?
 मित्रा, किंचित घावानें फुटून जाते कांच
 घाव घणाचा सोसोनी हिरा फुटेना साच !

१९ एप्रिल १९२४.

बीज.

[वसंततिलका]

आकाश कृष्णघनवेषित सर्व झालें
 थोरावरी व्यसन घोर कुठून आलें !
 तारे अपार परि एकहि तो दिसेना
 कीं संकटांत सुगुणास कुणी बघेना !
 विद्युल्लुता चमकली इतुक्यांत धीट
 गेले दिपून जनलोचन त्या क्षणांत.
 उद्गार आणि निघती 'बघ तेथ बीज.'
 पाहावयास शिकवीत जनास 'बीज'

२२ एप्रिल १९२४.

स्वर्गरोहण.

[दिंडी.]

स्वर्ग कोठें येथून असे दूर
कल्पना ही नव्हतीच तिज अघोर;
काल परि हा अति चपल करी घाई
दुष्ट दैवें रंडविलें धाड्धाई !

खोल गेले ते पाणिदार डोळे
दृष्टि अंतर्मुख अंतरीं न्यहाळे
अश्रु तेथें घडिघडी येति जाती
शोधशोधुनि आनंद सर्वे नेती !

क्षीण पांडुर निस्तेज तनू दीन
भार दुःखाचा वाहणें कठीण !
मौन मुखिं जें आणि जी मनिं मनीषा
कुणी जाणिल तर तिची अशी भाषा:—

‘आण देवापासून सर्व माझे
जरी काहीं मजसाठीं करायाचें
सुरी किंवा फेकून धीट हातें
पाठवावें त्वां त्वरित मला तेथें !’

असें आहे सामर्थ्य परि कुणाला ?
असें आहे धारिष्ट तरि कुणाला ?
—तीच अपुल्या निःशक्त पावलांनीं
जाय स्वर्गां; बहुमानिली सतींनीं !

निवेदन.

[दिंडी.]

सर्व माझी संपत्ति-विपत्ती ही !
उसनवारी येथें न कुणाचीही !
मराठीची वरि पुण्यशील छाया !
अधिक नाहीं मजजवळ निवेदाया !

३ जुलै १९२४.



REFBK-0002873

REFBK-0002873